

अपंगांच्या विशेष शाळा, कर्मशाळा प्रशिक्षण केंद्र, संलग्न वसतीगृह, मतिमंद बालगृह, शिघ्र निदान व शिघ्र उपचार केंद्राकरीता सुधारीत विशेष शाळा संहिता लागू करण्याबाबत.

महाराष्ट्र शासन
सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग
शासन निर्णय क्र. इडीडी-२०१८/प्र.क्र.२८८/अ.क.१
मंत्रालय, मुंबई - ४०० ०३२
दिनांक :- १८ जुलै, २०१८.

- वाचा:-** १) समाज कल्याण, सांस्कृतिक कार्य, क्रिडा, पर्यटन विभाग शासन निर्णय क्र.इडीडी-१०८२/सीए-२, दिनांक १ नोव्हेंबर, १९८५.
२) समाज कल्याण, सांस्कृतिक कार्य, क्रिडा विभाग अ.शा.पत्र क्र.इडीडी/१०९०/६०५१/प्र.क्र.२४५/९६, दिनांक २७ ऑगस्ट १९९७
३) आयुक्त, अपंग कल्याण, म.रा.पुणे यांचे पत्र क्र.अकआ/सर्व प्रवर्ग/सुधारित शाळा संहिता प्रारूप/२०१८-१९/१७१८, दिनांक १३ एप्रिल, २०१८.

प्रस्तावना :-

राज्यातील अपंगांच्या विशेष शाळा संहितेस संदर्भ क्रमांक १ च्या शासन निर्णयान्वये मान्यता देण्यात आलेली होती. या संहितेतील अटी व शर्ती सर्व शासन मान्य अपंग शाळांतील शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांना लागू करण्यात आल्या आहेत. तदनंतर अपंगांच्या शिक्षणासंबंधी भारतीय पुनर्वसन परिषद अधिनियम १९९२ व अपंग व्यक्तीसाठी अपंग व्यक्ती (समान संधी, हक्काचे संरक्षण व संपूर्ण सहभाग) अधिनियम १९९५ हे दोन कायदे केंद्र शासनाने अंमलात आणल्यानंतर या कायद्यातील तरतूदीशी सुसंगत अशी विशेष शाळा संहिता १९९७ संदर्भ क्रमांक २ अन्वये दिनांक २७ ऑगस्ट १९९७ पासून लागू करण्यात आली आहे. सध्या या संहिते प्रमाणे शासन मान्य अपंगांच्या विशेष /कार्यशाळेचे कामकाज चालविले जात आहे.

शिक्षण क्षेत्रातील मोफत व सक्तीच्या शिक्षणाच्या अधिनियम २००९ व अपंग व्यक्तीकरीता नव्याने लागू करण्यात आलेला अपंग व्यक्ती हक्क अधिनियम २०१६ तसेच अपंगांच्या शैक्षणिक क्षेत्रात वेळोवेळी झालेले बदल, शासनाने निर्गमित केलेले शासन निर्णय व परिपत्रके तसेच शालेय अभ्यासक्रम व वर्गरचना यामध्ये झालेल्या बदलाप्रमाणे अपंगांच्या विशेष शाळा/कर्मशाळा (प्रशिक्षण केंद्र) करीता संहिता १९९७ मध्ये बदल करण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे. त्याचप्रमाणे अपंगांच्या विशेष शाळा/प्रशिक्षण केंद्र चालविणाऱ्या संस्था व्यवस्थापन, कर्मचारी व कर्मचारी संघटाकडून देखील १९९७ च्या अपंग शाळा संहितेत सुधारणा करून सुधारीत शाळा संहिता लागू करण्याबाबतची मागणी होत आहे. त्यानुसार अपंगांच्या शाळा कर्मशाळा, प्रशिक्षण केंद्र संलग्न वसतीगृह, मतिमंद बालगृह, शिघ्र निदान व शिघ्र उपचार केंद्राकरीता यापूर्वीच्या विशेष शाळा संहिता अधिकृत करून सुधारित विशेष शाळा संहिता लागू करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती.

शासन निर्णय:-

राज्यातील सर्व शासकीय तथा स्वयंसेवी संस्थेद्वारा चालविण्यात येणाऱ्या अनुदानित अपंगांच्या विशेष शाळा, कर्मशाळा, प्रशिक्षण केंद्र, संलग्न वसतीगृह, मतिमंद बालगृह, शिघ्र निदान व उपचार केंद्र यामध्ये कार्यरत शासन मान्यता प्राप्त मुख्याध्यापक, शाळा प्रमुख, शिक्षक, निदेशक व शिक्षकेत्तर कर्मचारी

यांना सेवा शर्ती व अटी, कर्तव्य, शिस्त, वर्तणूक, अपील, सेवानिवृत्ती वेतन, वैद्यकीय प्रतिपूर्ती, अनुदान तसेच इतर सवलती लागू करण्यासाठी सोबतच्या अपंगाच्या सुधारित विशेष शाळा संहितेस मान्यता देण्यात येत आहे. सदर विशेष शाळा संहितेतील अटी-शर्ती, नियम व सवलती अपंगाच्या विशेष शाळा, कर्मशाळा, प्रशिक्षण केंद्र, संलग्न वसतीगृह, मतीमंद बालगृह, शिघ्र निदान व शिघ्र उपचार केंद्रामधील सर्व शासनमान्य कर्मचाऱ्यांना सदर शासन निर्णय निर्गमित झाल्यापासून लागू होतील. त्याचप्रमाणे अपंगाकरीता विनाअनुदान तत्वावर उपरोक्त उपक्रमात कार्यरत असलेल्या स्वयंसेवी संस्था व त्यामध्ये कार्यरत कर्मचाऱ्यांना या विशेष शाळा संहितेमधील शिस्तविषयक नियम, अटी व शर्ती लागू राहतील.

सदरहू शासन निर्णय व सुधारीत विशेष शाळा संहितेची प्रत ही महाराष्ट्र शासनाच्या अधिकृत www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आली असून त्याचा सांकेतांक क्रमांक २०१८०७१८१४५१४६३७२२ असा आहे. हा आदेश डिजिटल स्वाक्षरीने साक्षांकित करून काढण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,

(ज्ञा.ल.सुळ)
सह सचिव, महाराष्ट्र शासन

प्रति,

- १) मा. राज्यपाल यांचे खाजगी सचिव
- २) मा. मुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य यांचे खाजगी सचिव
- ३) मा.मंत्री, सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग यांचे खाजगी सचिव, मंत्रालय, मुंबई ३२.
- ४) मा. राज्यमंत्री, सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग यांचे खाजगी सचिव
- ५) मा. मुख्य सचिव, महाराष्ट्र राज्य यांचे स्वीय सहायक,
- ६) मा. सचिव, सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग, मंत्रालय, मुंबई
- ७) आयुक्त, समाज कल्याण/अपंग कल्याण, महाराष्ट्र राज्य, पुणे.
- ८) महालेखापाल, महाराष्ट्र शासन (१/२), मुंबई, नागपूर
- ९) मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद सर्व
- १०) प्रादेशिक उपायुक्त, समाज कल्याण विभाग सर्व.
- ११) सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण सर्व
- १२) समाज कल्याण अधिकारी, जिल्हा परिषद सर्व.
- १३) जिल्हा कोषागार अधिकारी सर्व.
- १४) निवडनस्ती (अपंग कल्याण -१)

प्रकरण १

प्रारंभिक

- (१) संक्षिप्त नांव व प्रारंभ - या नियमांना, "महाराष्ट्र अपंगांच्या विशेष शाळा व प्रशिक्षण केंद्र संहिता २०१८" असे संबोधण्यात येईल.
- (२) व्याप्ती - महाराष्ट्र अपंगांच्या विशेष शाळा व प्रशिक्षण केंद्र संहिता २०१८ हा नियम राज्यातील कायम विना अनुदानित, विना अनुदानित, अनुदानित अपंगांच्या विशेष शाळा/प्रशिक्षण केंद्र व संलग्न वसतिगृह, मतिमंद बालगृह, मतिमंदांकरीता कायम स्वरूपी आधार गृह, शीघ्र निदान व शीघ्र उपचार केंद्र, पुनर्वसन प्रकल्प इत्यादींना लागू राहिल.
- (३) व्याख्या -
- (i) अधिनियम - अधिनियम म्हणजे अपंग व्यक्ती हक्क अधिनियम २०१६ हा होय.
- (ii) कलम - कलम म्हणजे अपंग व्यक्ती हक्क अधिनियम २०१६ मधील तरतुदींचा या संहितेत कलम म्हणून संदर्भ देण्यात आलेला आहे ते कलम.
- (iii) नियम व उपनियम - प्रस्तुत संहितेत जी तरतुद करण्यात आली आहे ती तरतुद व तिला देण्यात आलेल्या क्रमांकास नियम व उपनियम असे संबोधण्यात येईल.
- (iv) शिक्षक कर्मचारी - शिक्षक कर्मचारी म्हणजे मुख्याध्यापक, व्यवस्थापकीय अधिक्षक, विशेष शिक्षक, कला शिक्षक, निदेशक, भौतिकोपचार तज्ञ, मानसोपचार तज्ञ, व्यवसायोपचार तज्ञ, वाचा उपचार तज्ञ, चलनवलन अवयव निदेशक, सामाजिक कार्यकर्ता हे कर्मचारी.
- (v) शिक्षकेत्तर कर्मचारी - शिक्षकेत्तर कर्मचारी म्हणजे उक्त शिक्षक कर्मचारी व्याख्येत समाविष्ट नसलेले इतर सर्व कर्मचारी.
- (vi) पुनर्वसन व्यावसायिक - पुनर्वसन व्यावसायिक म्हणजे भारतीय पुनर्वास परिषद अधिनियम १९९२ अंतर्गत भारतीय पुनर्वास परिषदेने प्रमाणित केलेले व्यावसायिक.
- (vii) **व्यक्तीगत शैक्षणिक कार्यक्रम (IEP)** - If your child receives special education services, he must have an Individualized Education Program (IEP). That is the law. An IEP is an important legal document. It spells out your child's learning needs, the services the school will provide and how progress will be measured. Several people, including parents, are involved in creating the document. The entire process can be a great way to sort out your child's strengths and weaknesses. Working on the IEP can help you figure out ways to help him succeed in school.
- (viii) **कौशल्य विकास (Skilling)** - Skill Development | Meaning and Focus
- The objective of Skill Development is to create a workforce empowered with the necessary and continuously upgraded skills, knowledge and internationally recognized qualifications to gain access to decent employment and ensure India's competitiveness in the dynamic global market. It aims at increasing the productivity

and employability of workforce (wage and self-employed) both in the organized and the unorganized sectors. It seeks increased participation of youth, women, disabled and other disadvantaged sections and to synergize efforts of various sectors and reform the present system with the enhanced capability to adapt to changing technologies and labour market demands. According to the International Labour Organization (ILO) "Skill Development is of key importance in stimulating a sustainable development process and can make a contribution in facilitating the transition from an informal to formal economy. It is also essential to address the opportunities and challenges to meet new demands of changing economies and new technologies in the context of globalization." Skills development can help build a "virtuous circle" in which the quality and relevance of education and training for women and men fuels the innovation, investment, technological change, enterprise development, economic diversification and competitiveness that economies need to accelerate the creation of more jobs.

(ix) सांकेतिक भाषा (Sign Language) – Definition of sign LANGUAGE

१: a formal language employing a system of hand gestures for communication (as by the deaf)

२: an unsystematic method of communicating chiefly by manual gestures used by people speaking different languages

(x) विशेष शाळा - विशेष शाळा म्हणजे, जिच्यामध्ये अपंग मुलांसाठी विशेष शैक्षणिक व पुनर्वसनात्मक कार्यक्रम राबविला जातो. अशी निवासी/बिगर निवासी अथवा अनुदानित/विना अनुदानित/कायम विना अनुदानित शाळा होय.

(xi) निवासी विशेष शाळा - निवासी विशेष शाळा म्हणजे, विशेष शाळा संलग्न वसतिगृहामध्ये अपंग मुलांची निवास, भोजन, वैद्यकीय देखभाल, संरक्षण व काळजी इत्यादी व्यवस्था करणारी शाळा होय. संलग्न वसतिगृहातील प्रवेशित विद्यार्थ्यांना विशेष शाळेमध्ये शालेय शिक्षणाची सुविधा उपलब्ध करून देण्यात येईल अथवा नजिकच्या सर्वसाधारण शाळेमध्ये अव्यंग/सामान्य मुलांबरोबर विद्याविषयक शिक्षणाची सोय करण्यात येईल व या विद्यार्थ्यांना शैक्षणिक व पुनर्वसनात्मक साहित्य आणि सेवा उपलब्ध करून देणारी शाळा म्हणजे निवासी शाळा होय.

(xii) प्रशिक्षण केंद्र - म्हणजे प्रौढ अपंग व्यक्तींसाठी ज्या प्रशिक्षण केंद्रामध्ये अपंगत्वानुरूप कुशल व अकुशल व्यवसाय प्रशिक्षणासह कौशल्य विकास कार्यक्रम राबविला जातो आणि व्यावसायिक पुनर्वसनासाठी विशेष प्रयत्न केले जातात असे निवासी अथवा अनिवासी प्रशिक्षण केंद्र होय. या मध्ये अपंग व्यक्तींच्या कर्मशाळा, संरक्षित कर्मशाळा तत्सम उपक्रमाचा समावेश राहिल.

(xiii) विना अनुदानित विशेष शाळा/प्रशिक्षण केंद्र - विना अनुदानित विशेष शाळा/प्रशिक्षण केंद्र म्हणजे (१) शासनाचे अनुदान मिळत नाही. (२) समाजाच्या मदतीने विशेष शाळा/प्रशिक्षण केंद्र कार्यरत आहेत. तथापि यामध्ये शासनाच्या पदभरतीच्या नियमानुसार व शासनाने ठरविलेल्या पारदर्शक

पदभरतीनुसार कर्मचारी पदे भरली आहेत. (३) शासनाच्या आर्थिक परिस्थितीनुसार व धोरणानुसार या शाळा/प्रशिक्षण केंद्रांना भविष्यात शासन प्राधान्यक्रमाने अनुदान द्यायचे ठरवू शकते.

- (xiv) कायम विना अनुदानित शाळा/प्रशिक्षण केंद्र - अपंग व्यक्ती हक्क अधिनियम २०१६ मधील तरतुदीनुसार स्वयंसेवी संस्थेस, अपंगांकरीता विशेष शाळा/प्रशिक्षण केंद्र सुरु करण्यास नोंदणी प्रमाणपत्र देण्यात आले आहे. मात्र संबंधित जिल्ह्यातील कार्यरत अनुदानित अपंगांच्या विशेष शाळा/प्रशिक्षण केंद्र व लोकसंख्या विचारात घेता अगोदर कार्यरत असलेल्याच अपंगांच्या विशेष शाळा/प्रशिक्षण केंद्र भौगोलिक दृष्ट्या त्या ठिकाणी अधिक असल्याने, व अपंग व्यक्तीसाठीचा शासनाचा अर्थ संकल्प लक्षात घेता या विशेष शाळा/प्रशिक्षण केंद्रांना शासनाकडून अनुदान देण्याची शक्यता नाही अशा विशेष शाळा/प्रशिक्षण केंद्र होय.

(राज्यातील सर्व जिल्ह्यात समान प्रमाणात अपंगांचे अनुदानित उपक्रम असावेत यासाठी केलेली ही व्याख्या.)

- (xv) मतिमंदांची बालगृहे u राज्याच्या महिला व बाल विकास विभागाकडून सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाकडे हस्तांतरीत करण्यात आलेली १४ अनुदानित व ५ विना अनुदानित मतिमंद मुलांची बालगृहे व शासनाने नव्याने मतिमंद बालगृहे म्हणून मंजूरी दिल्यास अशी बालगृहे. ज्यामध्ये अनाथ अपंगांना आश्रय दिला जातो.

- (xvi) उपक्रम - अपंग व्यक्ती (समान संधी, हक्कांचे संरक्षण व संपूर्ण सहभाग) अधिनियम १९९५ अथवा अपंग व्यक्ती हक्क अधिनियम २०१६ ह्या अधिनियम मधील तरतुदी अन्वये ज्या कायम विना अनुदानित, विना अनुदानित, अनुदानित अपंगांच्या विशेष शाळा व प्रशिक्षण केंद्र, संलग्न वसतिगृह, मतिमंद बालगृह, मतिमंदांकरीता कायम स्वरुपी आधार गृह, शीघ्र निदान व शीघ्र उपचार केंद्र, पुनर्वसन प्रकल्पांना सक्षम प्राधिकारी यांनी नोंदणी प्रमाणपत्र प्रदान केलेले आहे ते उपक्रम.

- (xvii) **शीघ्र निदान व उपचार - (Early Detection & Intervention)** is a system of coordinated services that promotes the child's age-appropriate growth and development and supports families during the critical early years. Starting with a partnership between parents and professionals at this early stage helps the child, family and community as a whole. Early intervention services delivered within the context of the family can aid with the below through the services of **physical**, **occupational**, and **speech therapy**. examples include:

Help prevent child abuse and neglect

Mitigate the effects of abuse and neglect

Improve parenting skills

Strengthen families

Improve the child's developmental, social, and educational gains;

Reduce the future costs of special education, rehabilitation and health care needs;

Reduce feelings of isolation, stress and frustration that families may experience;
Help alleviate and areduce behaviors by usingi positive behaviour strategies and interventions;

and

Help children with disabilities grow up to become productive, independent individuals.

Assistance with technological devices, counseling, and family training.

The earlier children at high risk for abuse or neglect, of children with or at risk of disabilities receive assistance and the sooner their families receive support towards their child's' development, the *farthere they will go in life*.

हा कार्यक्रम प्रत्येक अनुदानित विशेष शाळेत घेणे अपेक्षित आहे.

- (xviii) पुनर्वसन - म्हणजे अपंगत्व असणाऱ्या व्यक्तीस भौतिक, भावनिक, बौद्धिक, मानसिक, आर्थिक, शैक्षणिक आणि सामाजिक दर्जा मिळवून देण्यासाठी करण्यात येणारे प्रयत्न.
- (xix) नोंदणी प्रमाणपत्र - अपंग व्यक्ती हक्क अधिनियम २०१६ मधील तरतुदी अन्वये शासन द्वारा नियुक्त सक्षम प्राधिकारी यांनी अपंग क्षेत्रात कार्य करणाऱ्या अथवा करू इच्छिणाऱ्या विशिष्ट उपक्रमाकरीता दिलेले नोंदणी प्रमाणपत्र व त्याचे वेळोवेळी केलेले नुतनीकरण प्रमाणपत्र होय.
- (xx) आयुक्त - अपंग व्यक्ती हक्क अधिनियम २०१६ मधील कलम ७९ उपकलम १ अन्वये शासनाने राज्य आयुक्त म्हणून नियुक्त केलेला अधिकारी.
- (xxi) संस्था - संस्था म्हणजे संस्था नोंदणी अधिनियम १८६० व मुंबई सार्वजनिक विश्वस्त अधिनियम १९५० मधील तरतुदी अन्वये सक्षम प्राधिकाऱ्याकडे नोंदणीकृत असलेली संस्था होय.
- (xx) कार्यकारी मंडळ - कार्यकारी मंडळ म्हणजे उक्त नोंदणीकृत संस्थेचे उक्त कायद्यान्वये सक्षम प्राधिकाऱ्याने प्रमाणित केलेले परिशिष्ट एक वरील संचालक मंडळ हे होय.
- (xxi) व्यवस्थापन मंडळ - व्यवस्थापन मंडळ म्हणजे उक्त प्रमाणे नोंदणीकृत संस्थाद्वारा स्थापित व्यवस्थापन मंडळ.
- (xxii) शाळा समिती - शाळा समिती म्हणजे या संहितेमध्ये नमूद केलेले उपक्रम कार्यक्षमतेने चालविण्यासाठी या संहितेतील तरतुदीप्रमाणे संस्थेच्या कार्यकारी मंडळाने गठीत केलेली शाळा व्यवस्थापन समिती होय.
- (xxiii) आयुक्तालय - अपंग व्यक्तींचे शैक्षणिक, सामाजिक, भौतिक, बौद्धिक, आर्थिक, व्यावसायिक विकासासोबत त्यांचे शिक्षण, प्रशिक्षण, पुनर्वसन इत्यादींच्या प्रयोजनाकरीता शासन राबवित असलेल्या योजनांचे संचलन व संनियंत्रण करणारे राज्यस्तरीय कार्यालय.
- (xxiv) सक्षम प्राधिकारी - अपंग व्यक्ती हक्क अधिनियम २०१६ मधील कलम ४९ अन्वये शासनाने अपंग क्षेत्रात कार्य करणाऱ्या अथवा करू इच्छिणाऱ्या अधोरेखित उपक्रमाकरीता नोंदणी प्रमाणपत्र प्रदान करण्याकरीता नियुक्त केलेला अधिकारी.
- (xxv) प्रतीक्षा यादी - सक्षम प्राधिकारी यांनी नोंदणी प्रमाणपत्र रद्द केल्यामुळे बंद पडलेल्या अथवा सक्षम प्राधिकारी यांनी मंजूर विद्यार्थी संख्या कमी केल्यामुळे त्या विद्यार्थी संख्येच्या प्रमाणात संबंधित उपक्रमाच्या आस्थापनेवरील कर्मचाऱ्यांच्या संख्येत झालेल्या वजावटीमुळे अतिरीक्त

ठरलेल्या अनुदानित विशेष शाळा व प्रशिक्षण केंद्रामधील नियमाप्रमाणे भरती केलेल्या व प्रशासकीय मान्यता प्राप्त शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांची महाराष्ट्र खाजगी शाळा कर्मचारी (सेवेच्या शर्ती) नियम १९८१ मधील तरतुदींप्रमाणे ज्येष्ठतेनुसार ठेवण्यात आलेली यादी. या यादीत समाविष्ट कर्मचाऱ्यांच्या कुकर्मांमुळे आधीची शाळा/प्रशिक्षण केंद्र बंद पडली असेल अथवा अपंगांचे नुकसान या कर्मचाऱ्याने केले असेल तर त्यास सक्षम अधिकारी कारण देऊन प्रतीक्षा यादीत त्याचे नांव समाविष्ट करणार नाही व तसे समाविष्ट झाले असल्यास चौकशी करून नांव काढण्याची कार्यवाही करेल.

स्पष्टीकरण -- ज्येष्ठताा म्हणजे कर्मचाऱ्याचे रुजू दिनाकापासून संबंधित कर्मचाऱ्याची नोकरी संपुष्टात आल्याची तारीख या मधील नियमित सेवेचा कर्तव्य कालावधी होय.

(xxvi) अतिरिक्त संवर्ग - शासनाने वेळोवेळी लागू केलेल्या सुधारीत कर्मचारी आकृतीबंधामुळे जुन्या आकृतीबंधातील व्यपगत झालेल्या/ठरलेल्या पदांवरील प्रशासकीय मान्यता प्राप्त शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांचा संवर्ग म्हणजे अतिरिक्त संवर्ग होय.

(xxvii) अतिरिक्त संवर्ग कक्ष - वित्त विभागाचा शासन निर्णय दिनांक १०/०९/२००१ च्या अनुषंगाने सामाजिक न्याय विभागाचा शासन निर्णय दिनांक २५/१०/२०१२ अन्वये उक्त अतिरिक्त संवर्गातील कर्मचाऱ्यांची प्रतीक्षा यादी ठेवणे, अदयावत करणे व ज्येष्ठतेनुसार सदर यादीवरील कर्मचाऱ्यांचे रिक्त पदी समायोजन करणे या कारणाकरीता आयुक्तालय स्तरावर स्थापन करण्यात आलेला कक्ष होय.

(xxviii) ना-हरकत प्रमाणपत्र - अनुदानित अपंगांच्या विशेष शाळा व प्रशिक्षण केंद्र, संलग्न वसतिगृह, मतिमंद बालगृह मधील मंजूर पदांपैकी सरळसेवेने अथवा पदोन्नतीने भरावयाची पदे कोणत्याही कारणाने रिक्त झालेली असतील ती पदे त्या-त्या वेळच्या शासन धोरणानुसार भरता येणार आहेत अशी पदे भरण्याकरीता प्रतीक्षा यादीवर उमेदवार उपलब्ध नसल्याबाबत सक्षम अधिकाऱ्याने संबंधित संस्थेस दिलेले प्रमाणपत्र.

(xxiv) अपंग व्यक्ती - अपंग व्यक्ती म्हणजे अपंग व्यक्ती हक्क अधिनियम २०१६ मधील कलम २ उपकलम झेड (सी) व परिशिष्ट मध्ये नमूद केलेले अपंगत्व असलेली व्यक्ती.

(xxv) निरीक्षण अधिकारी - उक्त उपक्रमाचे निरीक्षण व तपासणी करणारे आयुक्तालयातील उपायुक्त, सहाय्यक आयुक्त, निरीक्षक, लेखाधिकारी, वैद्यकीय सामाजिक कार्यकर्ता, सहाय्यक सल्लागार अथवा आयुक्तालयाने प्राधिकृत केलेला कोणताही अधिकारी तसेच क्षेत्रीय कार्यालयातील जिल्हा समाज कल्याण अधिकारी जिल्हा परिषद/सहाय्यक आयुक्त, मुंबई शहर/उपनगर, वैद्यकीय सामाजिक कार्यकर्ता, सहाय्यक सल्लागार अथवा त्यांनी प्राधिकृत केलेला कोणताही अधिकारी/कर्मचारी म्हणजे निरीक्षण अधिकारी होय.

(xxvi) विशेष शाळा/प्रशिक्षण केंद्र, मतिमंद बालगृहातील प्रवेशित विद्यार्थी -

शासन मान्यता प्राप्त रुग्णालयाच्या संबंधित सक्षम वैद्यकीय मंडळाकडून प्रमाणित केल्या नंतर किंवा बालकल्याण समितीच्या आदेशाने मान्यता प्राप्त विशेष शाळा/प्रशिक्षण केंद्र, मतिमंद बालगृहे इत्यादीमध्ये प्रवेश मिळालेला विद्यार्थी.

(xxvii) एकात्मिक शिक्षण - म्हणजे अपंग व्यक्ती हक्क अधिनियम, २०१६ मधील कलम २ उपकलम u अे नियम (एम) अन्वये केलेली व्याख्या.

(xxviii) बाल कल्याण समिती - म्हणजे बाल हक्क अधिनियम २०१५ मधील तरतुदी अन्वये महिला व बाल विकास विभागाद्वारे स्थापित समिती.

स्पष्टीकरण - बाल कल्याण समिती या संज्ञेचा या संहिते मध्ये अनाथ मतिमंद बालके व मतिमंद बालगृहे या संदर्भाने सहसंबंध जोडण्यात आलेला आहे.

* * *

प्रकरण २

अपंगांच्या विशेष शाळा व प्रशिक्षण केंद्र, संलग्न वसतिगृह, मतिमंद बालगृह, शीघ्र निदान व शीघ्र उपचार केंद्र, पुनर्वसन प्रकल्पांना मान्यता, नोंदणी प्रमाणपत्र व नुतनीकरणाचे निकष व कार्य पध्दती

(४) (एक) अपंग क्षेत्रात कार्य करणाऱ्या संस्थेस अपंग व्यक्ती हक्क अधिनियम २०१६ च्या कायद्याप्रमाणे व त्या अनुषंगाने राज्य शासनाने तयार केलेल्या/केल्या जाणाऱ्या नियमाप्रमाणे सक्षम प्राधिकाऱ्याची मान्यता असणे आवश्यक आहे. मान्यतेअंती या संस्था खालीलप्रमाणे कार्य करू शकतात.

(i) विशेष शाळा व प्रशिक्षण केंद्र. (निवासी अथवा अनिवासी)

(ii) वसतिगृह.

(iii) बालगृह.

(iv) शीघ्र निदान व शीघ्र उपचार केंद्र.

(v) पुनर्वसन प्रकल्प.

(vi) व्यवसाय व जीवन कौशल्य शिकवणारे केंद्र.

(vii) जनजागृती अभियान.

(viii) अपंगांच्या सहाय्यासाठी पुस्तके, अपंगांसाठी साहित्य उपलब्ध करून देणे, अपंगांच्या कायद्यांच्या बाबी मांडणाऱ्या संस्था, जनसमुदायास अपंगांनी तयार केलेल्या वस्तू घेण्यासाठी प्रोत्साहीत व मदत करणारे संस्था, चित्रपट व इतर माध्यमातून अपंगांचे प्रश्न मांडणाऱ्या संस्था, अपंग व्यक्तींना समुपदेशन करणाऱ्या संस्था इत्यादी.

(दोन) अपंग व्यक्ती हक्क अधिनियम २०१६ व सदर अधिनियमांतर्गत शासनाकडून तयार करण्यात आलेल्या नियमानुसार व भविष्यात यामध्ये वेळोवेळी होणाऱ्या दुरुस्ती प्रमाणे राज्यात स्वयंसेवी संस्थांमार्फत चालविल्या जाणाऱ्या उपरोक्त नियम (एक) मधील प्रकल्पांना नोंदणी प्रमाणपत्र हे शासनाने प्राधिकृत केलेल्या सक्षम प्राधिकाऱ्यामार्फत देण्यात येईल व त्यांचे वेळोवेळी नुतनीकरण करण्यात येईल.

(तीन) उक्त नियम (एक) मधील उपक्रमांना अपंग व्यक्ती हक्क अधिनियम २०१६ च्या तरतूदीप्रमाणे तयार करण्यात आलेल्या राज्य नियमामध्ये दिल्याप्रमाणे अर्ज करणे व नोंदणी प्रमाणपत्र घेणे आवश्यक राहिल.

(चार) हे उपक्रम राबविण्यासाठी त्यांना शासनाकडून शासनाच्या धोरणाप्रमाणे अनुदान मिळेल अथवा ते विनाअनुदान तत्वावर कार्य करू शकतील. अथवा कायम स्वरूपी विना अनुदानित असतील.

(पाच) नोंदणी प्रमाणपत्र घेण्यासाठी स्वयंसेवी संस्थांनी (परिशिष्ट १) प्रमाणे त्यांचे अर्ज आवश्यक त्या कागद पत्रासह जिल्हा समाज कल्याण अधिकारी जिल्हा परिषद/सहाय्यक आयुक्त, मुंबई शहर/उपनगर यांचे मार्फत सक्षम अधिकाऱ्यांस सादर करावेत.

(सहा) नवीन नोंदणी प्रमाणपत्राच्या अर्जा सोबत शुल्का पोटी रुपये २०००/- व नुतनीकरणाच्या अर्जा सोबत रुपये १०००/- रकमेचा धनाकर्ष नोंदणी प्रमाणपत्र देणाऱ्या सक्षम प्राधिकाऱ्याच्या कार्यालयातील अहरण व संवितरण अधिकाऱ्याच्या नांवे पाठविणे बंधनकारक राहिल.

(सात) (अ) सक्षम प्राधिकारी यांना संबंधित अहवाल समाधानकारक वाटल्यास नोंदणी प्रमाणपत्र देतील. परंतु सदर अहवालावरून उपक्रमामध्ये त्रुटी असल्याचे निदर्शनास आल्यास त्या त्रुटी सक्षम प्राधिकारी हे संबंधित संस्थेस कळवतील व त्रुटी पुर्तता करण्याची वाजवी संधी देऊन सदर उपक्रमाच्या नोंदणी प्रमाणपत्राबाबत योग्य तो निर्णय घेतील. प्रत्येक प्रकल्प हा सर्व प्रथम कायम विना अनुदानित असेल.

(ब) शासनाचे ध्येय धोरणानुसार शासन सक्षम अधिकाऱ्याच्या अहवालाप्रमाणे हा प्रकल्प विना अनुदानित असावा का कसे हा निर्णय घेईल.

(आठ) सदरची शाळा संहिता अंमलात आल्याच्या दिनांकापासून नवीन अस्थिव्यंग शाळांना कोणत्याही परिस्थितीत नव्याने मान्यता व नोंदणी प्रमाणपत्र दिले जाणार नाही.

(नऊ) परंतु सेरेब्रेल पालसी विद्यार्थ्यांची उपलब्धता विचारात घेऊन अस्थिव्यंग शाळां ऐवजी सेरेब्रेल पालसीने बाधित अपंग विद्यार्थ्यांचे शैक्षणिक हितसंबंध जोपासण्याच्या उद्देशाने सेरेब्रेल पालसी करीता निधीच्या उपलब्धतेनुसार नवीन उपक्रम म्हणून निवासी/अनिवासी शाळांकरीता शासन मान्यता देईल.

(दहा) परंतु, सदर संहिता अंमलात येण्यापुर्वी जी अस्थिव्यंग शाळा शासन मान्यता व सक्षम प्राधिकारी यांच्याकडून नोंदणीप्रमाणपत्र प्राप्त असेल व त्या शाळेची शासन मान्यता व नोंदणीप्रमाणपत्र अनुक्रमे शासनाने व सक्षम प्राधिकारी यांनी विहीत केलेल्या कार्यपद्धतीचा अवलंब करून रद्द केलेले असेल आणि शासन धोरणानुसार सदरची अस्थिव्यंग शाळा सक्षम संस्थेस हस्तांतर किंवा स्थलांतर किंवा हस्तांतर आणि स्थलांतर केलेली असेल व ती सेरेब्रेल पालसी मुलांसाठी शाळा चालवायला तयार असेल अशा शाळेस नियम ४(आठ) बाधा येणार नाही.

(५) अनुदानतत्वावर मान्यता

(एक) अपंग व्यक्ती हक्क अधिनियम २०१६ मध्ये अपंग व्यक्तींच्या शिक्षण प्रशिक्षणाबरोबरच रोजगार, स्वयंरोजगार, अडथळाविरहीत वातावरण निर्मिती, सहाय्यभूत साधने व पुनर्वसना विषयी

करण्यात आलेल्या तरतुदींची अंमलबजावणी इत्यादी बाबी तसेच शासनाचे आर्थिक, सामाजिक, सांस्कृतिक, भौगोलिक व राजनितीक धोरण, नियोजन व आर्थिक निधीची उपलब्धता लक्षात घेऊन शासनाने ठरविलेल्या धोरणाप्रमाणे अनुदानतत्वावर शासनमान्यता व अनुदान देण्यात येईल.

(दोन) नोंदणी प्रमाणपत्र हा अनुदानतत्वावरील मान्यतेसाठी हक्क नाही. मात्र अनुदान देतेवेळी नोंदणी प्रमाणपत्र असणे व त्याचे नुतनीकरण असणे बंधनकारक राहील.

(तीन) अनुदान तत्वावर मान्यता देताना भौगोलिक असमतोल दूर करण्यात येईल.

(चार) ज्या संस्थानी अनाथ अपंग मुलांकरीता शाळा अथवा कार्यशाळा सुरु केलेली आहे किंवा अनाथ मतिमंद मुलांकरीता मतिमंद बालगृह संलग्नित शाळा अथवा कार्यशाळा सुरु केलेली आहे. अशा उपक्रमांना अनुदान तत्वावर मान्यता देण्याबाबत प्रथम प्राधान्य देण्यात येईल.

(पाच) अनुदान तत्वावर मान्यता देण्यासाठी जिल्हाधिकारी व इतर विभागामार्फत झालेली तपासणी व दिलेले श्रेणीकरण हे भौतिक सुविधा पुरतेच व मुलांच्या उपस्थितीबाबत पडताळणी करणे या पुरतेच ग्राह्य धरण्यात येईल, व त्यास ३०% भार (Weightage) देण्यात येईल व,

(सहा) केंद्र शासनाच्या संस्थांमार्फत अथवा त्रयस्थ अपंगाच्या श्रेत्रात कार्यकरणाच्या नामवंत संस्थांमार्फत केलेल्या तपासणीमध्ये उपक्रम अ अथवा ब श्रेणीत येणे आवश्यक राहील व यास ७०% भार (Weightage) देण्यात येईल.

(सात) शाळा व्यतिरीक्त इतर उपक्रमांना निधी दिला जात असेल तर शाळांचा खर्च सिमित करण्यासाठी फक्त गुणवंत शाळांचाच विचार करण्यात येईल.

(६) अनुदानाची शासन मान्यता व नोंदणी प्रमाणपत्र रद्द करणे

(एक) उपरोक्त नियम (एक) मधील अपंग क्षेत्रात कार्य करणाऱ्या उपक्रमांना शासनाची अनुदान तत्वावर मान्यता आहे अशा उपक्रमांची अनुदानाची मान्यता खालील सर्व साधारण कारणांस्तव रद्द करण्याची कार्यवाही करण्यात येईल.

- (i) प्रवेशितांचे लैंगिक शोषण व बाल अत्याचार झाल्याची घटना घडणे (POSCO या कायद्याप्रमाणे).
- (ii) शासनाच्या नियमाप्रमाणे सेवाभरती प्रक्रीयेचा अवलंब न करता व पद भरतीच्या नियमांचे (आरक्षण, शैक्षणिक अर्हता, वयोमर्यादा, गुणवत्ता इ.) उल्लंघन करून संस्थेने परस्पर पद भरती करणे.
- (iii) प्रवेशितांचे वैयक्तीक प्रगती दर्शक माहिती न ठेवणे. IEP
- (iv) शैक्षणिक गुणवत्तेत सुधार न करणे.
- (v) सर्वसमावेशक शिक्षणासाठी प्रवेशितांची तयारी करून न घेणे व त्यासाठी प्रयत्न न करणे.
- (vi) सरल या संगणकीय प्रणालीमध्ये माहिती न भरणे व अद्यावत न करणे.
- (vii) बायोमॅट्रीक हजेरी न घेणे.
- (viii) सी सी कॅमेरे न ठेवणे.
- (ix) संस्थेच्या दर्लक्ष व बेजबाबदारपणामुळे प्रवेशितांचे आरोग्य धोक्यात येईल अशा घटना घडल्यास.
- (x) मा. न्यायालयाच्या अथवा शासनाच्या आदेशांचे जाणूनबुजून उल्लंघन करणे.

- (xi) नोंदणी प्रमाणपत्राच्या निकषाप्रमाणे सोईसुविधा उपलब्ध करून न देणे.
 - (xii) शासनाच्या अथवा सार्वजनिक निधीचा अपव्यय अथवा अपहार करणे.
 - (xiii) व्यवस्थापनामधील अथवा कर्मचाऱ्यांमधील वाद संधी देऊनही न मिटणे व त्यामुळे प्रवेशितांना सोईसुविधा उपलब्ध करून देण्यात अक्षम्य दुर्लक्ष होणे.
 - (xiv) शासनाच्या निधी व्यतीरीक्त इतर स्रोतामधून निधी संकलन करून संस्था आर्थिकदृष्ट्या सक्षम बनविण्याकरीता प्रयत्न न करणे.
 - (xv) तपासणीमध्ये सोईसुविधाचा मोठ्याप्रमाणात अभाव आढळून येणे व तपासणीचा दर्जा कक्षणीत असल्यास व त्यात संधी देऊनही संस्थेने सुधारणा न केल्यास.
 - (xvi) या संहितेच्या प्रारंभिकमध्ये नमूद केलेल्या तत्वांचे उल्लंघन करणे.
- (७) अपंग व्यक्ती हक्क अधिनियम २०१६ व सदर अधिनियमांतर्गत शासनाकडून तयार करण्यात आलेल्या नियमानुसार व भविष्यात यामध्ये वेळोवेळी होणाऱ्या दुरुस्तीप्रमाणे तसेच या संहितेतील तरतुदींचे उल्लंघन केल्यास व शासनाच्या ध्येय धोरणाप्रमाणे उपक्रम चालू नसलेल्या कायमस्वरूपी विनाअनुदानित, विना अनुदानित, अनुदानित अपंगांच्या विशेष शाळा व प्रशिक्षण केंद्र, संलग्न वसतिगृह, मतिमंद बालगृह, शीघ्र निदान व शीघ्र उपचार केंद्र, पुनर्वसन प्रकल्प इत्यादींना देण्यात आलेले नोंदणी प्रमाणपत्र शासनाने प्राधिकृत केलेल्या सक्षम प्राधिकाऱ्यामार्फत रद्द करण्यात येईल.
- (८) विनिर्दिष्टे नियमानुसार सक्षम अधिकारी यांनी नोंदणी प्रमाणपत्र रद्द केलेल्या आदेशाविरुद्ध संस्थेने शासनाकडे अपिल दाखल केलेले असल्यास व ते न्यायप्रविष्ट असल्यास व त्याप्रमाणे शासनाने स्थगन आदेश दिला असल्यास दरम्यानच्या कालावधीत संस्थेस सदरचा उपक्रम चालू ठेवता येईल. परंतु अपिलात अंतिम निर्णय होईपर्यंत या कालावधीचे वेतन व वेतनेतर अनुदान देण्यात येणार नाही.
- (९) सक्षम अधिकारी यांनी प्रकरणाचे गांभिर्य विचारात घेऊन संबंधित शैक्षणिक वर्षाच्या मध्यावधीत नोंदणीप्रमाणपत्र रद्द केले असल्यास संबंधित विशेष शाळा अथवा प्रशिक्षण केंद्रामध्ये अपिलाचा निर्णय होईपर्यंत देखील विशेष शाळा अथवा प्रशिक्षण केंद्र चालू ठेवणे हितावह नसल्याचे सक्षम अधिकारी तथा आयुक्त यांची खात्री झाल्यास अशा विशेष शाळा अथवा प्रशिक्षण केंद्र तात्काळ बंद करण्यात येईल व अशा विशेष शाळा अथवा प्रशिक्षण केंद्रामधील विद्यार्थ्यांचे शैक्षणिक हित लक्षात घेऊन नजीकच्या इतर अनुदानित विशेष शाळा अथवा प्रशिक्षण केंद्रामध्ये समायोजित करण्यात येईल व त्यावर शासन नियमानुसार समायोजित विद्यार्थ्यांपुरतेच परिपोषण अनुदान संबंधित समायोजित संस्थेस अदा करेल.

प्रकरण ३
उपक्रमाचे स्वरूप
शालेय विभाग
भाग १

(१०) या संहितेत नमूद केलेल्या अपंगत्वाच्या सर्व प्रवर्गांच्या विशेष शाळांमध्ये शीघ्र निदान व शीघ्र उपचार केंद्र (Early Detection & Intervention centre) कार्यरत असेल.

शीघ्र निदान व शीघ्र उपचार केंद्र (Early Detection & Intervention centre)

(एक) केंद्राची उद्दिष्टे

- सर्वेक्षण व जनजागृती.
- अपंगत्वाची ओळख व निदान करणे.
- मूळ अपंगत्वाबरोबर इतर सहअपंगत्व आले आहे का याचे निदान करून उपाय योजना करणे.
- उपचारात्मक सेवा (Therapeutic Services) व मुलांच्या गरजेनुसार इतर आवश्यक सेवा पुरविणे.
- शाळेत जाण्याकरिता लागणारे विशेष शाळापूर्व कौशल्य मुलांमध्ये विकसित करणे.
- मानसशास्त्रीय समुपदेशन पालक मार्गदर्शन व कुटुंबासाठी व्यक्तीगत सहाय्यक उपक्रम राबविणे.
- गृह निर्देशित कार्यक्रम राबविणे (Home Based Programme)

(दोन) वयोगट

- ० ते ३ वयोगटातील अपंग सहस्य बालकांना या केंद्रामध्ये प्रवेश देण्यात येईल.
- बालकासोबत त्यांच्या पालकांना उपस्थित रहाणे अनिवार्य राहिल.

(तीन) किमान संख्याबळ

- केंद्र सुरु करण्याकरिता किमान १० बालके किंवा शाळेच्या एकूण मान्य विद्यार्थी संख्येच्या १० टक्के बालके प्रवेशित असल्यास असे केंद्र चालू करण्यास मान्यता मिळेल.
- हे केंद्र दिवसातून ६ तास व आठवड्यातून ५ दिवस सुरु राहिल मात्र प्रवेशित बालक त्यांच्या क्षमतेनुसार अथवा आठवड्यातून किमान दोन दिवस व रोज किमान दोन तास (मुलांच्या क्षमतेनुसार) उपस्थित राहतील.

विशेष शाळा

भाग १ (एक) मतिमंद प्रवर्ग

(११) मतिमंद विद्यार्थ्यांचे बोधनिक, कारक, संवेदनिक, सामाजिक व भावनिक कौशल्य विकसित करून त्यांचा समायोजित वर्तन विकास साधून त्यांना पुनर्वसनासाठी आत्मनिर्भर करणे हा मतिमंदांच्या विशेष शाळेचा उद्देश असेल.

(एक) मतिमंदांच्या विशेष शाळेचे/मतिमंद बालगृह संलग्नित शाळेचे स्वरूप खालीलप्रमाणे असेल.

विशेष शाळा - जी मतिमंद मुले सामान्य शाळेत समावेशित होऊ शकत नाहीत अशा मुलांमध्ये दैनंदिन जीवनासाठी आवश्यक असणारी कौशल्ये विकसित करून त्यांना आत्मनिर्भर व स्वावलंबी बनविणे हा विशेष शाळेचा उद्देश असेल त्यासाठी शाळेची वर्ग रचना खालीलप्रमाणे राहिल.

| अ.क्र. | वर्ग रचना | वयोगट |
|--------|------------------------|----------------|
| अ | शीघ्र निदान व उपचार गट | ० ते ३ वर्षे |
| ब | शिशू वर्ग (प्ले ग्रुप) | ३ ते ६ वर्षे |
| क | पूर्व प्राथमिक | ६ ते १२ वर्षे |
| ड | प्राथमिक | ८ ते १४ वर्षे |
| इ | माध्यमिक | १२ ते १६ वर्षे |
| फ | व्यवसाय पूर्व | १४ ते १८ वर्षे |

शिशू वर्ग (प्ले ग्रुप) - वय वर्षे ३ ते ६ मधील मुले शिशू वर्गात प्रवेशासाठी पात्र राहतील. या वर्गासाठी प्रत्येक मुलाचे शारिरीक व मानसिक वय तसेच बुध्दयांक विचारात घेऊन नॅशनल इन्स्टीट्यूट फॉर पर्सन्स विथ इंटेल्केच्युली डिसेबल सिकंदराबाद यांनी तयार केलेल्या मूल्यमापन व मूल्यांकन पध्दतीचा अवलंब करून व्यक्तीगत (IEP) अभ्यासक्रम राबविण्यात यावा. यामध्ये खालील कौशल्याचा समावेश असावा.

कारक विकास कौशल्य, संवेदनिक विकास कौशल्य, बोधनिक विकास कौशल्य, सामाजिक विकास कौशल्य, भावनिक विकास कौशल्य, समायोजित वर्तन विकास, शरीर स्वास्थ्य (योगा, प्राणायाम इ.)

शिशू वर्गाचे शिक्षण संपल्यानंतर मुलांना सामान्य शाळेत सामान्य मुलाबरोबर शिक्षण घेण्यासाठी प्रोत्साहित करावे. मतिमंदत्वाच्या तिव्रतेमुळे जी मुले सामान्य शाळेत शिक्षण घेऊ शकत नाहीत अशा मुलांचा विशेष शाळेमध्ये पुढे प्रवेश चालू ठेवावा.

टिप u या विभागातील जे विद्यार्थी शाळेच्या वेळेत पूर्णवेळ बसू शकणार नाहीत अशा विद्यार्थ्यांना त्यांच्या क्षमतेप्रमाणे त्यांना वेळ शिथिल राहिल.

पूर्व प्राथमिक ते व्यवसाय पूर्व वर्ग - या वर्गासाठी नॅशनल इन्स्टीट्यूट फॉर पर्सन्स विथ इंटेल्केच्युली डिसेबल सिकंदराबाद यांनी तयार केलेल्या मूल्यमापन व मूल्यांकन पध्दतीचा तसेच इतर संस्थांनी तयार केलेल्या अभ्यासक्रमचा (उदा- जय वकील स्कूल, कामयनी, अक्षर वाई इन्स्टीट्यूट, पुनर्वास स्पेशल स्कूल गोरेगांव, सुलभा स्पेशल स्कूल चेंबूर, जिज्ञासा कोल्हापूर इ) अवलंब करून प्रत्येक वर्गासाठी/मुलासाठी एकत्रित व व्यक्तीगत (IEP) अभ्यासक्रम तयार करावा व तो अभ्यासक्रम शिकविण्यात यावा. अभ्यासक्रम तयार करताना त्या अभ्यासक्रमाचे हेतू व ध्येय निश्चित करण्यात यावे. अभ्यासक्रमात कौशल्य विकास कार्यक्रमाचा समावेश असावा.

विद्यार्थ्यांचे मूल्यांकन - मतिमंद प्रवर्गाच्या विशेष शाळेतील विद्यार्थ्यांचे मूल्यांकन शाळेत घेतल्या जाणाऱ्या परिक्षा व सातत्यपूर्ण निकषाच्या आधारे करण्यात यावे. हे निकष गुणात्मक व संख्यात्मक असे दोन्ही प्रकारचे असावेत जेणेकरून मुलांची काय? किती? व कशी प्रगति होत आहे याची माहिती शिक्षकांना व पालकांना समजणे सोईचे होईल.

(दोन) प्रवेशासाठी निकष -

वयोमर्यादा - मतिमंदांच्या विशेष शाळेसाठी ३ ते १८ वर्षांची वयोमर्यादा राहिल. जी मतिमंद मुले नॅशनल इन्स्टीट्यूट ओपन स्कूलींग (NIOS) मार्फत घेतल्या जाणाऱ्या परिक्षेची तयारी करीत असतील त्यांच्यासाठी कमाल वयोमर्यादा १८ ऐवजी २१ अशी राहिल.

अपंगत्वाचे प्रमाणपत्र - प्रवेशासाठी विद्यार्थ्याकडे अपंग व्यक्ती हक्क अधिनियम २०१६ नुसार सक्षम प्राधिकाऱ्याचे अपंगत्वाचे (मतिमंद अथवा मतिमंदत्वासह इतर अपंगत्व) प्रमाणपत्र असावे. ज्या विद्यार्थ्याकडे प्रवेशाच्या वेळी असे प्रमाणपत्र नसेल अशा विद्यार्थ्याला मानसशास्त्रज्ञाच्या बुध्दयांक अहवालावरून प्रवेश देण्यात यावा मात्र सहा महिन्यांच्या आत सक्षम प्राधिकाऱ्याचे अपंगत्वाचे प्रमाणपत्र सादर करणे त्यास बंधनकारक असेल. सहा महिन्यांच्या आत सक्षम प्राधिकाऱ्याचे अपंगत्वाचे प्रमाणपत्र सादर न केल्यास त्याचा प्रवेश पुढे चालू ठेवता येणार नाही. प्रवेशितामध्ये तिब्र व अतितीब्र अपंगत्व असणाऱ्या विद्यार्थ्यास प्राधान्य देण्यात यावे.

मतिमंद बालगृह संलग्न शाळा - मतिमंद बालगृहामध्ये मतिमंद बालकांना बालहक्क (काळजी व संरक्षण) अधिनियम २००० व सुधारीत नियम २००६ अन्वये गठित केलेल्या बालकल्याण समितीच्या आदेशाप्रमाणे प्रवेश देण्यात येईल.

(तीन) मतिमंदत्वाची बुध्दयांकाप्रमाणे वर्गवारी - प्रवेशितांची बुध्दयांकाप्रमाणे खालीलप्रमाणे वर्गवारी राहिल.

| | | | |
|---|--------------------|-------------------------|-------------------------------|
| १ | सौम्य मतिमंदत्व | बुध्दयांक ५० to ६९ | (५० टक्के अपंगत्वाचे प्रमाण) |
| २ | मध्यम मतिमंदत्व | बुध्दयांक ३५ to ४९ | (७५ टक्के अपंगत्वाचे प्रमाण) |
| ३ | तीब्र मतिमंदत्व | बुध्दयांक २० to ३४ | (९० टक्के अपंगत्वाचे प्रमाण) |
| ४ | अतितीब्र मतिमंदत्व | बुध्दयांक २० पेक्षा कमी | (१०० टक्के अपंगत्वाचे प्रमाण) |

(चार) मतिमंदत्व संलग्न अपंगत्व - विशेष शाळांमध्ये खालील प्रवर्गातील अपंग विद्यार्थ्यांना देखील प्रवेश देता येईल.

१. मतिमंदत्वासह स्वमग्नता
२. मतिमंदत्वासह मेंदूचा पक्षाघात
३. मतिमंदत्वासह इतर अपंगत्व (अपंग व्यक्ती अधिनियम २०१६ प्रमाणे इतर अपंगत्व)

भाग १ (दोन) स्वमग्न (Autism)

(१२) स्वमग्न (Autism) प्रवर्ग - स्वमग्न बालकामध्ये असमान कौशल्य विकासाची स्थिती असते की ती व्यक्ती संपर्क, व्यवहार आणि सामाजिक क्षमतावर परिणाम करते. ज्याला पुनरावृत्ती वर्तन म्हणून चिन्हीत केले जाते. आत्मकेंद्रीता निदान झालेल्या मुलांना गंभीर आव्हानांना सामोरे जावे लागते

अशा मुलांना कार्यात्मक जीवनासाठी मुख्य कौशल्य प्राप्त करण्याकरीता विशेष हस्तक्षेप आणि प्रशिक्षणाची गरज भासते त्यासाठी विशेष शाळेची आवश्यकता आहे.

(एक) स्वमग्न (Autism) मुलांच्या विशेष शाळेचे स्वरूप खालीलप्रमाणे असेल.

विशेष शाळा - स्वमग्न मुलांच्या विशेष शाळेचा पाठ्यक्रम खालीलप्रमाणे राहिल.

| अ.क्र. | पाठ्यक्रम | वयोगट |
|--------|------------------------|----------------|
| अ | शीघ्र निदान व उपचार गट | ० ते ६ वर्षे |
| ब | पूर्व प्राथमिक | ६ ते ७ पर्यंत |
| क | प्राथमिक - १ | ७ ते १० वर्षे |
| ड | प्राथमिक - २ | ९ ते १४ वर्षे |
| इ | माध्यमिक | ११ ते १४ वर्षे |
| फ | व्यवसाय पूर्व | १५ ते १८ वर्षे |

पूर्व प्राथमिक -

- वय वर्षे ६ पूर्ण झाल्यानंतर पूर्व प्राथमिकस्तरामध्ये प्रवेश देण्यात येईल. प्रवेशित विद्यार्थी तीन वर्षांच्या कालावधीसाठी या गटात राहतील.
- तज्ञ बहुउद्देशीय संघाने प्रत्येक मुलासाठी वैयक्तिक कौटुंबिक सेवा योजना (IFSP) विकसित करावी.
- पूर्व प्राथमिक गटामध्ये राबविल्या जाणाऱ्या कार्यक्रमाद्वारे सामाजिक आदान-प्रदान, भाषेच्या विकासासाठी असणारी कौशल्य विकसित करून संवादासाठी सक्षम बनविणे. खेळ व मुलांच्या नैसर्गिक उपक्रमामार्फत ही कौशल्य विकसित केली जातील.
- मुलांच्या शैक्षणिक कार्यक्रमात पालकांची भूमिका आणि त्यांच्या सहभागावर IFSP मध्ये लक्षपूर्वक भर देण्यात येईल.
- वैयक्तिक कौटुंबिक सेवा योजना (IFSP) मध्ये समाविष्ट असलेल्या प्रत्येक मुलाच्या ध्येयाचे दर तीन महिन्याने मुल्यांकन करण्यात येईल.
- जेव्हा शक्य असेल तेव्हा वयोगटानुसार सामान्य शाळेप्रमाणे अभ्यासक्रम शिकविण्याचा प्रयत्न केला जाईल अथवा नॅशनल इन्स्टीट्यूट ओपन स्कूलींग (NIOS) चा समतुल्य अभ्यासक्रम शिकविण्यात येईल.

प्राथमिकस्तर १ -

- वयवर्षे ७ ते १० वर्षे वयोगटातील विद्यार्थी या विभागात राहतील.
- या विभागासाठी राबविण्यात येणाऱ्या कार्यक्रमाची उद्दीष्टे पुर्व शैक्षणिक कौशल्य, रोजच्या जीवनातील दैनंदिन कारक कौशल्य, जीवन कौशल्य, वयानुरूप सामाजिक व्यवहार आणि संभाषण कौशल्य विकसित करणे ही राहतील.

- प्रत्येक मुलासाठी व्यक्तिगत शिक्षण योजना (IEP) बनविण्यात येईल. ईएसीए (Educational Assessment of Children with Autism - EACA), एफएसीपी (Functional Assessment Checklist for Programming u FACP), एबीएलएलएस (Assessment of Basic Language and Learning Skills u ABLLS) पडतावा सूची, बौद्धिक विकलांगता असलेल्या मुलांचे शैक्षणिक मुल्यांकन (Educational Assessment of Checklist for Children with Intellectual Disabilities u EACCID) इ. अभ्यासक्रम मार्गदर्शक तत्वे आयईपी उद्दीष्ट्य निवडीसाठी वापरण्यात यावीत.
- स्वमग्नता विशिष्ट शिक्षण पद्धतीचा वापर करावा की, ज्यामध्ये उदा. दृश्यनित पद्धतीत, पर्यायी आणि योग्य संवाद, वर्तन विश्लेषण (Applied Behaviour Analysis) आणि संरचित शिक्षण इत्यादीचा समावेश असेल.
- प्रत्येक मुलाला गरजेनुसार आवश्यक उपचार व थेरेपी पुरविण्यात यावी.
- पालकांना आयईपी उद्दीष्ट्य आधारीत घरगुती कार्यक्रम देण्यात येईल की, घरी गेल्यावर पालक त्याचा पाठपुरावा करतील.
- प्रत्येक मुलाच्या प्रगतीचे दर तीन महिन्याने मुल्यांकन करण्यात येईल.
- या गटातील जे विद्यार्थी ८०% कौशल्य आत्मसात करू शकले नाहीत अशा विद्यार्थ्यांना पुनश्च प्राथमिक गट १ प्रवेश चालू ठेवण्यात येईल.

प्राथमिकस्तर २ -

- प्राथमिक स्तर गट मधील ८०% किंवा त्यापेक्षा जास्त निर्धारित केलेली कौशल्य पुर्ण केलेल्या वयवर्षे ९ ते १४ वयोगटातील विद्यार्थ्यांना प्राथमिकस्तर २ मध्ये प्रवेश देण्यात येईल.
- कार्यात्मक कौशल्य, स्वदक्षता कौशल्य आणि समुदाय आधारीत सामाजिक संवाद कौशल्याचा विकास हे शैक्षणिक उद्दीष्टे असतील.
- प्रत्येक मुलासाठी व्यक्तिगत शिक्षण योजना (IEP) बनविण्यात येईल. ईएसीए, एफएसीपी, एबीएलएलएस चेकलिस्ट, बौद्धिक विकलांगता असलेल्या मुलांचे शैक्षणिक मुल्यांकन (Educational Assessment of Checklist for Children with Intellectual Disabilities uEACCID) इ. अभ्यासक्रम मार्गदर्शक तत्वे आयईपी ध्येय निवडीसाठी वापरण्यात यावीत.
- आयपीएफच्या उद्दीष्ट्यामध्ये वातावरणाशी संवाद साधण्याचा आणि वास्तविक जीवनातील अनुभवातून शिकण्याच्या संधीचा समावेश असेल.
- प्रत्येक मुलाला गरजेनुसार आवश्यक उपचार व थेरेपी पुरविण्यात यावी.
- प्रत्येक मुलाच्या प्रगतीचे दर तीन महिन्याने मुल्यांकन करण्यात येईल.

माध्यमिकस्तर -

- प्राथमिक स्तरामधील मधील ८०% किंवा त्यापेक्षा जास्त निर्धारित केलेली कौशल्य संपादित केलेल्या वयवर्षे ११ ते १४ वयोगटातील विद्यार्थ्यांना माध्यमिकस्तर मध्ये प्रवेश देण्यात येईल.

- शैक्षणिक कार्यक्रमांमध्ये शैक्षणिक कौशल्य, स्व-नियमन आणि व्यवस्थापन कौशल्य व वयानुसार मनोरंजन कौशल्य यावर लक्ष केंद्रीत करण्यात येईल.
- आयपीईएफ च्या उद्दीष्टांमध्ये वातावरणाशी संवाद साधण्याचा आणि वास्तविक जीवनातील अनुभवातून शिकण्याच्या संधीचा समावेश असेल.
- सामाजिक कथेचा वापर, दृष्य कार्यक्रम वेळापत्रक आणि सामाजिक वागणूक संवाद आणि स्वावलंबन कारक कौशल्य शिकविण्यासाठी एबीए पद्धती बनविण्यात येईल.
- कार्यक्रम नियोजन ईएसीए, एफएसीपीए आणि ईएसीसीआयडी मध्ये दिलेल्या मार्गदर्शक तत्वांच्या आधारीत करण्यात येईल.
- प्रत्येक मुलाच्या प्रगतीचे दर तीन महिन्याने मूल्यांकन करण्यात येईल.

व्यवसाय पूर्व गट

- माध्यमिक स्तरामधील मधील ८०% किंवा त्यापेक्षा जास्त निर्धारित केलेली कौशल्य संपादित केलेल्या वयवर्ष १५ ते १८ वयोगटातील विद्यार्थ्यांना व्यवसाय पूर्व गटामध्ये प्रवेश देण्यात येईल.
- शैक्षणिक कार्यक्रमांमध्ये व्यवसायिक कौशल्ये जसे की, पॅकींग, मुद्रण करणे, मुलभूत हस्तकला, वेळेचे व्यवस्थापन, सामाजिक संवाद आणि सहयोग, समुदाय मांडणे, स्वावलंबन व जीवन कौशल्याचा समावेश असावा.
- प्रत्येक विद्यार्थ्यासाठी वैयक्तिक संक्रमण योजना (ITP) असेल यामुळे शाळेच्या वातावरणातून मुलाला प्रशिक्षण केंद्रात प्रवेशासाठी तयार होण्यास मदत करेल.
- कार्यक्रमाचे नियोजन ईएसीपी मध्ये दिलेल्या मार्गदर्शक तत्वावर आधारीत राहील.
- सामाजिक कथेचा वापर, दृष्य कार्यक्रम वेळापत्रक आणि सामाजिक वागणूक संवाद आणि स्वावलंबन कारक कौशल्य शिकविण्यासाठी एबीए पद्धती बनविण्यात येईल.

(दोन) स्वमग्नसाठी विशेष शाळेसाठी आवश्यक असणारे उपकरणे व संसाधने

- मॉडिफाइड चेकलिस्ट फॉर ऑटिझम टॉडलर्स (Modified Checklist for Autism in Toddlers (M-CHAT) u ऑन लाइन मोफत डाउनलोड उपलब्ध
- चिल्डहूड ऑटिझम रेटिंग स्केल (CARS) पीयर्सन इंडिया, बॅंगलोर (Childhood Autism Rating Scale (CARS) Available with Pearsonus India, Bangalore)
- डायग्नोस्टिकल अँड स्टॅटिस्टिकल मॅन्युअल-५ (Diagnostic and Statistical Manual-५ (Section on Autism)) (सेक्शन व ऑटिझम) ऑन लाइन मोफत डाउनलोड उपलब्ध
- कामथ-बिनेट टेस्ट ऑफ इंटेलिजन्स : मानसायन पब्लिकेशन्स, दिल्ली (Kamath-Binet Test of intelligence)
- व्हिनलॅंड सोशल मॅच्युरिटी स्केल: मनसायन प्रकाशने दिल्ली (Vineland Social maturity Scale: Available with Manasayan Publications, Delhi)

शैक्षणिक आणि व्यावसायिक मूल्यांकन चाचणी

- फंक्शनल असेसमेंट चेकलिस्ट फॉर प्रोग्रामिंग (एफएसीपी) : एनआयईपीआयडी, सिकंदराबाद (Functional Assessment Checklist for Programming (FACP):
- एज्युकेशनल असेसमेंट चेकलिस्ट फॉर चिल्ड्रेन विथ इंटेलिज्युअल डिसेबिलिटी (इएसीसीडी) प्रसाद सायको पब्लिकेशन, दिल्ली अमेझॉन वरती उपलब्ध: (Educational Assessment Checklist for Children with Intellectual Disability (EACCID): available with Prasad Psycho Publications, Delhi
- एज्युकेशनल असेसमेंट ऑफ चिल्ड्रेन विथ ऑटिझम (इएसीए) सोपान मुंबई (Educational Assessment of Children with Autism (EACA) : Developed by SOPAN, Mumbai
- असेसमेंट ऑफ बेसिक लॅंग्वेज अँड लर्निंग स्किल (एबीएलएलएस): अमेझॉन इन ऑनलाइन उपलब्ध (Assessment of Basic Language and Learning Skills (ABLLS) : available online at amazon.in
- वोकेशनल असेसमेंट टेस्ट : एन आय पी आय डी, सिकंदराबाद (Vocational Assessment Test: available with NIEPID, Secunderabad)

थेरेपीटिक्स (Therapeutics)

- थेरेपी बॉल, लाइक्रा स्विंग, ट्रॅम्पोलिन, टेक्चरेट मट्स, बॉल पूल, थेरपुतटी इ. संवेदी एकीकरण प्रशिक्षण सामग्री आहेत (Sensory integration training material such as therapy ball, bolster, Lycra swing, trampoline, textured mats, ball pool, theraputty etc.
- ऑगमेंटीव्ह अँड अल्टरनेटीव्ह कोम्युनिकेशन एड साधने जसे की AWAZ, कठमाला, पीईसीएस कार्ड, कम्युनिकेशन बोर्ड इ. (Augmentative and Alternative Communication aids and devices such as AWAZ, Kathamala, PECS cards, Communicationa boards)

(तीन) शिक्षण-शिकणे साधने (मुलांच्या गरजेनुसार विकसित करणे)

- दृश्य वेळापत्रक (Visual Schedule)
- चित्र आणि प्रतीक कार्ड (Picture and symbol cards)
- टीईएसीसीए बॉक्स (TEACCH Boxes)
- सामाजिक कथा (Social Story)

स्वमग्नसाठीच्या विशेष शाळेने वरील कौशल्याबरोबरच मतिमंद विद्यार्थ्यांसाठी खालील कार्यक्रम राबविणे संस्थांना अनिवार्य राहिल.

- शरीर स्वास्थ्यसाठी प्राणायाम, योगा, अनापान, व्यायाम व खेळ
- नृत्य आणि संगीत
- शैक्षणिक सहल
- कला व हस्तकला

- पाणी चिकित्सा (Hydrotherapy)
- कृषि आधारित उपक्रम व बागकाम (Agrobased Activity & Gardening)
- Lafter Therapy, Accuprasure, Story Telling & other Assistive Therapies
- Animal Assisted Theraphy
- Art Based Theraphy
- नॅशनल ओपन स्कूलिंग सिस्टीम (एन आय ओ एस) च्या अभ्यासक्रमातील उद्दीष्टांचा समावेश
- पालक मार्गदर्शन आणि समुपदेशन (Self Advocacy)
- समुदाय जागरुकता आणि समर्थन
- मुख्य समूहातील समावेशक शाळासोबत संबंध प्रस्तापित करणे.

(चार) स्वमग्नत्वासह संलग्न अपंगत्व - विशेष शाळांमध्ये खालील प्रवर्गातील अपंग विद्यार्थ्यांना देखील प्रवेश देता येईल.

स्वमग्नत्व इतर अपंगत्व (अपंग व्यक्ती अधिनियम २०१६ प्रमाणे इतर अपंगत्व)

उदा. स्वमग्नत्वासह अंधत्व, कर्णबधिरत्व, शारिरीक अपंगत्व, मतिमंदत्व इ.

भाग १ (तीन) अंध प्रवर्ग

(१३) अंध मुलांच्या दृष्टीहिनतेमुळे येणाऱ्या मर्यादा कमी करण्यासाठी ब्रेल शिक्षण, गतिशीलता, इंद्रिय प्रशिक्षण दैनंदिन कार्यकुशलता, संगीत, क्रीडा व कार्यानुभवाचे व्यक्तिगत स्तरावर शिक्षण देऊन शारिरीक, मानसिक, बौद्धिक व भावनिक असा सर्वांगीण विकास साधून समाजाच्या मुख्यप्रवाहात आणणे हा अंध मुलांच्या विशेष शाळेचा उद्देश असेल.

(एक) अंध मुलांच्या विशेष शाळेचे स्वरूप खालीलप्रमाणे असेल.

पाठयक्रम -

1. शीघ्र निदान व शीघ्र उपचार केंद्र (Early Detection & Early Intervention centre)
2. प्राथमिक विभाग: इयत्ता पहिली ते पाचवी
3. उच्चप्राथमिक विभाग: इयत्ता सहावी ते आठवी
4. माध्यमिक विभाग: इयत्ता नववी ते दहावी

विशेष शाळांना नवीन माध्यमिक विभागा सुरु करण्यास परवानगी दिली जाणार नाही तथापि ज्या विशेष शाळांमध्ये ही संहिता अंमलात येण्यापूर्वी माध्यमिक विभाग अस्तित्वात असतील ते पूर्ववत सुरु राहतील. दोन वर्षांनंतर नववी व दहावीचे विद्यार्थी नजीकच्या सामान्य शाळेत समावेशित शिक्षण

घेतील व ते संलग्न वसतिगृहात निवास ,भोजन व शैक्षणिक साहित्य व सुविधेसाठी पात्र असतील, मान्य विद्यार्थी संख्या कमी असलेल्या शाळांमधील इयत्ता सहावी पासूनपुढे इयत्ता दहावी पर्यंतचे विद्यार्थीदेखील वरील प्रमाणे सामान्य शाळेमध्ये समावेशित शिक्षण घेण्यास व वसतिगृहात निवास, भोजन व शैक्षणिक साहित्य व सुविधेसाठी पात्र असतील .अशा विद्यार्थ्यांना शाळेमार्फत विशेष शिक्षकांच्या सेवेसह अभ्यासिकेची सुविधा उपलब्ध करून देण्यात येईल.

या पाठ्यक्रमाबरोबरच अंध मुलांच्या विशेष शाळेमध्ये खालीलप्रमाणे स्वतंत्र वर्ग असावेत.

१. ब्रेलपूर्व तयारी व मंददृष्टी अध्यापन साहित्य वर्ग.
२. बहुविकलांग मुलांकरीता वर्ग.
३. संगीत, गायन-वादन वर्ग.
४. संगणक प्रशिक्षण वर्ग.

दोन अभ्यासक्रम-

महाराष्ट्र माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण विभाग यांनी ठरविलेला अभ्यासक्रम राबवावा. अभ्यासक्रमाचे धोरण राबविताना महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मीती व अभ्यासक्रम संशोधन मंडळाकडील विषयांच्या क्रमिक पुस्तकांचा वापर करावा. यासोबत खाली विषय विद्यार्थ्यांना शिकवावेत.

- (१ब्रेल शिक्षण
- (२गतिशिलता
- (३संगीत) गायन -वादन
- (४इंद्रिय प्रशिक्षण
- (५दैनंदिन कार्यकुशलता.
- (६शारिरीक शिक्षण व योगाचे प्रशिक्षण
- (७कला कार्यानुभव
- (८संगणक) इ .तिसरी ते आठवी करीता अभ्यासक्रम तयार करावा.)
- (९मंददृष्टी प्रशिक्षण

(१०शारिरीक शिक्षण व व्यायाम, कला व कार्यानुभव या विषयातील अभ्यासक्रमाची आखणी महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तके निर्मीती व अभ्यासक्रम संशोधन मंडळाकडील क्रमीक पुस्तकांप्रमाणे न करता दृष्टिहीन मुलांकरीता त्यांच्या अपंगत्वाचा विचार करून योग्य ते फेरबदल करून अभ्यासक्रम शिकविण्यात यावा.

(११इयत्ता दहावीचे गणित शिकवताना ४०/६० प्रमाण असावे. म्हणजेच साठ टक्के मुलांना दहावीचे गणित अनिवार्य व चाळीस टक्केना एच्छिक असावे व दहावीच्या गणितातील भूमितीला विकल्प विषय असावा किंवा एस.एस.सी.) माध्यमिक परीक्षा बोर्ड (च्या नियमानुसार याची अमंलबजावणी करावी .

(१२विज्ञानात आकृती, चित्रे ,आलेख याला पर्यायी प्रश्न असावेत.

(१३) विज्ञानात प्रयोग/प्रात्यक्षिकांकरीता तोंडी प्रश्न असावेत.

(१४) विशेष गरजा असणाऱ्या (विद्यार्थ्यांना इयत्ता १ ली ते इयत्ता १२ वी पर्यंतच्या परीक्षेमध्ये सोयी-सवलती शालेय शिक्षण विभाग शासन निर्णय क्रमांक संकीर्ण२०१५/(११९-अ)/एस.डी.६, दिनांक ०८ .जानेवारी (२०१६ देण्यात येतील. यामध्ये शासन वेळोवेळी बदल करेल ते लागू राहतील.

बहुविकलांग) अंधत्वासह इतर अपंगत्व (विद्यार्थ्यांसाठी आवश्यक सोईसुविधा-

- १) स्वतंत्र वर्गची व्यवस्था असावी.
- २) बहुविकलांगाचे प्रशिक्षण पूर्ण केलेला आर. सी. आय. मान्यताप्राप्त प्रशिक्षित शिक्षक असावा अथवा असा शिक्षक उपलब्ध नसल्यास विशेष शिक्षकास प्रशिक्षण देण्यात यावे.
- ३) पाच विद्यार्थ्यांसाठी एक शिक्षक (१:५) असे विद्यार्थी शिक्षक प्रमाण असावे.
- ४) वैयक्तिक शैक्षणिक कार्यक्रम (IEP) तयार करून मुलांना शिकविण्यात यावे.
- ५) या विद्यार्थ्यांना वर्ग उन्नती देवू नये. तसेच परीक्षा घेवू नयेत.
- ६) या विद्यार्थ्यांसाठी वेगळा अभ्यासक्रम तयार करावा. यात कला ,कार्यानुभव, शारिरीक शिक्षण , संगीत ,दैनंदिन कार्यकुशला ,गतीशिलता ,इंद्रिय प्रशिक्षण ,सामाजिक शिक्षणाचा समावेश असावा.
- ७) शाळेला मान्यता ज्या इयत्तेपर्यंत आहे. त्या इयत्तेतील विद्यार्थ्यांच्या वयापर्यंत या विद्यार्थ्यांना शाळेत ठेवावे.

(तीन) प्रवेशासाठी निकष -

वयोमर्यादा u अंधांच्या विशेष शाळेसाठी ० ते १८ वर्षांची वयोमर्यादा राहिल. शीघ्र निदान व शीघ्र उपचार केंद्रातील ० ते ६ वयोमर्यादेनंतर, इयत्ता पहिले मध्ये सहा वर्षे पूर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात येईल. मात्र उशिरा व सामान्य शाळेमधून विशेष शाळेत प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रथम ब्रेल वर्गात प्रवेश दिला जाईल. यामध्ये ब्रेल लेखन, वाचन, पाटीवर अंक मांडणे इ. शिक्षण दिले जाईल. विद्यार्थ्यांची प्रगती समाधानकारक असल्यास त्यास वयानुरूप असणाऱ्या इयत्तेमध्ये प्रवेश देण्यात येईल.

अपंगत्वाचे प्रमाणपत्र - प्रवेशासाठी विद्यार्थ्यांकडे अपंग व्यक्ती हक्क अधिनियम २०१६ नुसार सक्षम प्राधिकाऱ्याचे अपंगत्वाचे (अंध अथवा अंधत्वासह इतर अपंगत्व) प्रमाणपत्र असावे. ज्या विद्यार्थ्यांकडे प्रवेशाच्या वेळी असे प्रमाणपत्र नसेल अशा विद्यार्थ्यांला नेत्र तज्ञांच्या अहवालावरून प्रवेश देण्यात यावा मात्र सहा महिन्यांच्या आत सक्षम प्राधिकाऱ्याचे अपंगत्वाचे प्रमाणपत्र सादर करणे त्यास बंधनकारक असेल. सहा महिन्यांच्या आत सक्षम प्राधिकाऱ्याचे अपंगत्वाचे प्रमाणपत्र सादर न केल्यास त्याचा प्रवेश पुढे चालू ठेवता येणार नाही.

(चार) अंधत्वासह अपंगत्व u विशेष शाळांमध्ये खालील प्रवर्गातील अपंग विद्यार्थ्यांना देखील प्रवेश देता येईल.

अंधत्वासह इतर अपंगत्व (अपंग व्यक्ती अधिनियम २०१६ प्रमाणे इतर अपंगत्व)

उदा. अंधत्वासह कर्णबधिरत्व, शारिरीक अपंगत्व, मतिमंदत्व इ.

भाग १ (चार) कर्णबधिर प्रवर्ग

(१४) श्रवणदोष (कर्णबधिरत्व) मुलांच्या श्रवणन्हासामुळे येणाऱ्या मर्यादा कमी करण्यासाठी इलेक्ट्रॉनिक श्रवणसहाय्य उपकरणांचा (श्रवणयंत्रे) वापर करून श्रवण व वाचा उपचार मार्गदर्शन (speech Therapy), तसेच मौखिकता व सांकेतिक भाषेच्या माध्यमातून भाषा (वाचन व लेखन कौशल्य) आणि संभाषण कौशल्य विकसित करून त्यांना शालेय शिक्षण, क्रीडा, कार्यानुभव व व्यवसायपूर्व कौशल्याचे शिक्षण देऊन शारीरिक, मानसिक, बौद्धिक व भावनिक असा सर्वांगीण विकास साधून सामान्य शाळेत शिक्षण घेण्यासाठी सक्षम बनविणे व समाजाच्या मुख्यप्रवाहात आणणे हा कर्णबधिर मुलांच्या विशेष शाळेचा उद्देश असेल.

(एक) कर्णबधिर मुलांच्या विशेष शाळेचे स्वरूप खालीलप्रमाणे असेल.

पाठ्यक्रम -

शीघ्र निदान व उपचार केंद्र (Early Detection & Early Intervention centre)

१. वयोगट ० ते ३
२. पूर्व प्राथमिक विभाग - पायरी १, पायरी २, पायरी ३, पायरी ४, (वयोगट ३ ते ६ पर्यंत)
३. प्राथमिक विभाग: इयत्ता पहिली ते पाचवी, वयोगट ७ पासून पुढे
४. उच्चप्राथमिक विभाग: इयत्ता सहावी ते आठवी
५. माध्यमिक विभाग: इयत्ता नववी व दहावी
६. उच्च माध्यमिक विभाग: इयत्ता अकरावी व बारावी

विशेष शाळांना उच्चप्राथमिक विभागापर्यंत शाळा सुरु करण्यास परवानगी राहिल. उच्चप्राथमिक शिक्षण पूर्ण केलेल्या विद्यार्थ्यांना सर्वसमावेशित शिक्षणासाठी सामान्य शाळेत शिक्षण घेण्यास पाठविण्यात यावेत. असे विद्यार्थी नजीकच्या सामान्य शाळेत समावेशित शिक्षण घेतील व ते संलग्न वसतिगृहात निवास, भोजन व शैक्षणिक साहित्य व सुविधेसाठी पात्र असतील, मान्य विद्यार्थी संख्या कमी असलेल्या शाळांमधील इयत्ता सहावी पासूनपुढे इयत्ता दहावी पर्यंतचे विद्यार्थीदेखील वरील प्रमाणे सामान्य शाळेमध्ये समावेशित शिक्षण घेण्यास व वसतिगृहात निवास, भोजन व शैक्षणिक साहित्य व सुविधेसाठी पात्र असतील. अशा विद्यार्थ्यांना शाळेमार्फत विशेष शिक्षकांच्या सेवेसह अभ्यासिकेची सुविधा उपलब्ध करून देण्यात येईल.

शाळेचा माध्यमिक विभाग सुरु करण्यासाठी शाळांनी किमान पन्नास टक्के विद्यार्थी सक्षम करून सामान्य शाळेत शिक्षणासाठी पाठवली आहेत अशाच शाळांना माध्यमिक व उच्चमाध्यमिक विभाग सुरु करण्याकरीता परवानगीसाठी अर्ज करता येईल. अर्ज प्राप्त झाल्यानंतर शाळेकडे आवश्यक इमारत, प्रशिक्षित कर्मचारी वर्ग, शैक्षणिक व भौतिक साहित्य आणि वर्गासाठी असणारे किमान विद्यार्थी संख्या) माध्यमिकसाठी एका वर्गात किमान आठ विद्यार्थी व उच्चमाध्यमिकसाठी शिक्षण विभागाच्या नियमाप्रमाणे) उपलब्ध असल्याची तज्ञांच्या तपासणी अहवालावरून खात्री करून परवानगी देण्यात येईल. या परवानगी बरोबरच शालेय शिक्षण विभागाची माध्यमिक व उच्चमाध्यमिक विभाग

सुरु करण्यापुर्वी परवानगी घेणे अनिवार्य राहिल. अशी परवानगी न घेतल्यास या विभागाने दिलेली परवानगी आपोआप संपुष्टात येईल. विनापरवानगी माध्यमिक व उच्चमाध्यमिक विभाग सुरु करता येणार नाही.

दोन अभ्यासक्रम

१. **पूर्व प्राथमिक** - पूर्व प्राथमिक विभाग u (पायरी १, पायरी २, पायरी ३, पायरी ४) या वर्गासाठी शाळांनी खालील विकास श्रेत्राचा अंतर्भाव करुन पायऱ्यांच्या वर्गासाठी अभ्यासक्रम तयार करावा. असा अभ्यासक्रम तयार करत असताना महाराष्ट्र शासनाने तयार केलेला समान अभ्यासक्रम तसेच अलियावरजंग नॅशनल इंस्टीट्यूट फॉर हेअरींग इंपॅड, बांद्रा, मुंबई यांनी तयार केलेल्या मूल्यमापन व मूल्यांकन पध्दतीचा अवलंब करावा.

१. वाचनपूर्व कौशल्य
२. लेखनपूर्व कौशल्य
३. वाचा विकास
४. श्रवण विकास
५. सांकेतिक भाषेचा विकास
६. कारक कौशल्यांचा विकास
७. बोधात्मक क्षमतांचा विकास
८. अवधानखंड व एकाग्रतता विकास
९. शारिरीक शिक्षण
१०. गणितपूर्व कौशल्यांचा विकास
११. चित्रकला, खेळ, गोष्टी-गाणी, मार्गदर्शित व्यवसाय
१२. सामाजिक आदान-प्रदानात्मक विकास

प्राथमिक विभाग- प्राथमिक विभाग) इयत्ता पहिली ते पाचवी (महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक मंडळाने तयार केलेला अभ्यासक्रम शिकविण्यात येईल यामध्ये भाषा मराठी व इंग्रजी, गणित ,परिसर अभ्यास , इतिहास व नागरीक शास्त्र, भूगोल ,हस्तकला ,चित्रकला ,खेळ ,नृत्य ,नाटय ,योगा ,आरोग्य व शारिरीक शिक्षण ,विद्यार्थ्यांच्या गरजेनुसार सांकेतिक भाषा ,व्यावसायिक कौशल्याच्या विकसनासाठी कौशल्य विकसनाचे कोणतेही दोन विषय) केंद्र शासनाच्या कौशल्य संपादन विषयक पुस्तिकेमध्ये कर्णबधिर मुलांसाठी दिलेल्या विषयापैकी शाळेमध्ये उपलब्ध संसाधनानुसार शाळेने निवडलेले सोईचे विषय) श्रवण प्रशिक्षण ,वाचा प्रशिक्षण व सांकेतिक भाषेचे प्रशिक्षण इत्यादींचा समावेश असेल.

उच्चप्राथमिक विभाग) - इयत्ता सहावी ते आठवी(महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक मंडळाने तयार केलेला अभ्यासक्रम शिकविण्यात येईल यामध्ये भाषा मराठी व इंग्रजी, गणित ,इतिहास व नागरीक शास्त्र , भूगोल ,हस्तकला ,चित्रकला ,खेळ ,नृत्य ,नाटय ,योगा ,आरोग्य व शारिरीक शिक्षण ,विद्यार्थ्यांच्या गरजेनुसार सांकेतिक भाषा ,व्यावसायिक कौशल्याच्या विकसनासाठी कौशल्य विकसनाचे कोणतेही

दोन विषय)केंद्र शासनाच्या कौशल्य संपादन विषयक पुस्तिकेमध्ये कर्णबधिर मुलांसाठी दिलेल्या विषयापैकी शाळेमध्ये उपलब्ध संसाधनानुसार शाळेने निवडलेले सोईचे विषय).

अभ्यासक्रमामध्ये माध्यमिक शिक्षणाची पूर्व तयारी या वयोगटासाठी आवश्यकत्या सर्व मानसिक, बौद्धिक क्षमतांचा विकास, अभ्यासक्रमातील सर्व संकल्पनांचा विकास, व्यवहारिक जीवन कौशल्याचा विकास, शारिरीक व आरोग्य शिक्षण, भाषा विकास, संपर्क कौशल्याचा विकास, सांकेतिक भाषा विकास इत्यादी उद्दीष्टे असतील.

माध्यमिक विभाग) इयता नववी व दहावी) महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक मंडळाने तयार केलेला अभ्यासक्रम शिकविण्यात येईल यामध्ये खालील विषयांचा समावेश असेल.

१. भाषा एक - तीन भाषांपैकी कोणतीही एक भाषा (मराठी, हिंदी, इंग्रजी)
२. भाषा दोन - इंग्रजी
३. भाषा तीन - कार्यानुभवाचा विषय (एस. एस. सी. बोर्डाचे मान्य केलेला)
४. गणित - दहावीचे गणित किंवा सातवीचे गणित + कार्यानुभवाचा विषय (एस. एस. सी. बोर्डाचे मान्य केलेला)
५. विज्ञान - दहावीचे विज्ञान किंवा शरीर शास्त्र व आरोग्य शास्त्र किंवा गृह विज्ञान
६. इतिहास व नागरीक शास्त्र, भूगोल
७. व्यावसाय कौशल्याच्या विकासासाठी - व्यावसायिक कौशल्याच्या विकसनासाठी कौशल्य विकसनाचे कोणतेही दोन विषय)केंद्र शासनाच्या कौशल्य संपादन विषयक पुस्तिकेमध्ये कर्णबधिर मुलांसाठी दिलेल्या विषयापैकी शाळेमध्ये उपलब्ध संसाधनानुसार शाळेने निवडलेले सोईचे विषय.(

अभ्यासक्रमामध्ये उच्चमाध्यमिक शिक्षणाची पूर्व तयारी या वयोगटासाठी आवश्यकत्या सर्व मानसिक, बौद्धिक क्षमतांचा विकास, शारिरीक व आरोग्य शिक्षण, भाषा विकास, संपर्क कौशल्याचा विकास, अभ्यासक्रमातील सर्व संकल्पनांचा विकास, व्यवहारीक जीवन कौशल्याचा विकास, सांकेतिक भाषा विकास व आत्मनिर्भरता इत्यादी उद्दीष्टे असतील.

उच्च माध्यमिक विभाग) इयता अकरावी व बारावी)

- उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने ठरवून दिलेल्या अभ्यासक्रमातील एकूण आठ विषय. यामध्ये अनिवार्य विषय चार + वैकल्पिक विषय चार राहतील.
- अनिवार्य विषय (चार)
 - १ इंग्रजी+व्यवसायाभिभूक विषय
 - २ आधुनिक भारतीय भाषा मराठी अथवा हिंदी
 - ३ पर्यावरण शिक्षण
 - ४ आरोग्य आणि शारिरीक शिक्षण
- वैकल्पिक विषय (चार)

- १ कला, वाणिज्य व विज्ञान या शाखाधारित विषय प्रत्येकी दोन
- २ कौशल्य विकसन विषय दोन (कौशल्य विकसन/व्यावसायिक कौशल्य विकासासाठी उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने ठरवून दिलेले विषय या व्यतिरीक्त शाळेने विषय निवडले तर या विषयासाठी उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाची मान्यता घेणे आवश्यक राहिल)

टिप - प्राथमिक, उच्च प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक विभागासाठी पाठ्यपुस्तक मंडळाने/माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने ठरवून दिलेला अभ्यासक्रम शिकविण्यात येईल यामध्ये होणारे बदल तसेच सामाजिक न्याय विभागाने सुचविलेले बदल या शाळांना लागू राहतील.

(तीन) प्रवेशासाठी निकष -

वयोमर्यादा - कर्णबधिरांच्या विशेष शाळेसाठी ३ ते १८ वर्षांची वयोमर्यादा राहिल. पूर्व प्राथमिक विभागातील चार पायऱ्यांचे शिक्षण पूर्ण झाल्यानंतर इयत्ता पहिले मध्ये सात वर्षे पूर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात येईल. मात्र उशिरा व सामान्य शाळेमधून विशेष शाळेत प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांना त्यांच्या वयानुरूप असणाऱ्या इयत्तेमध्ये प्रवेश देण्यात येईल.

अपंगत्वाचे प्रमाणपत्र - प्रवेशासाठी विद्यार्थ्याकडे अपंग व्यक्ती हक्क अधिनियम २०१६ नुसार सक्षम प्राधिकाऱ्याचे अपंगत्वाचे (कर्णबधिर अथवा कर्णबधिरत्वासह इतर अपंगत्व) प्रमाणपत्र असावे. ज्या विद्यार्थ्याकडे प्रवेशाच्या वेळी असे प्रमाणपत्र नसेल अशा विद्यार्थ्याला वाचा उपचार तज्ञांच्या अहवालावरून (Audiograph) प्रवेश देण्यात यावा मात्र सहा महिन्यांच्या आत सक्षम प्राधिकाऱ्याचे अपंगत्वाचे प्रमाणपत्र सादर करणे त्यास बंधनकारक असेल. सहा महिन्यांच्या आत सक्षम प्राधिकाऱ्याचे अपंगत्वाचे प्रमाणपत्र सादर न केल्यास त्याचा प्रवेश पुढे चालू ठेवता येणार नाही. प्रवेशितामध्ये किमान ३०% प्रवेशित हे तिब्र व अतितीब्र अपंगत्व असणारे असावेत.

(चार) कर्णबधिरत्वासह अपंगत्व - विशेष शाळांमध्ये खालील प्रवर्गातील अपंग विद्यार्थ्यांना देखील प्रवेश देता येईल.

कर्णबधिरत्वासह इतर अपंगत्व (अपंग व्यक्ती अधिनियम २०१६ प्रमाणे इतर अपंगत्व)

उदा. कर्णबधिरत्वासह अंधत्व, शारिरीक अपंगत्व, मतिमंदत्व इ.

भाग १ (पाच) अस्थिविकलांग

(१५) अस्थिविकलांग मुलांच्या विशेष शाळेचे स्वरूप खालीलप्रमाणे असेल.

(एक) पाठ्यक्रम -

१. शीघ्र निदान व उपचार केंद्र (Early Detection & Early Intervention centre)
२. प्राथमिक विभाग: इ. पहिली ते पाचवी
३. उच्चप्राथमिक विभाग: इ. सहावी ते आठवी
४. माध्यमिक विभाग: इ. नववी ते दहावी

अस्थिव्यंगाच्या विशेष नवीन शाळांना व अस्तित्वात असलेल्या शाळांना नवीन माध्यमिक विभाग सुरु करण्यास परवानगी दिली जाणार नाही तथापि ज्या विशेष शाळांमध्ये ही संहिता अंमलात येण्यापुर्वी माध्यमिक विभाग अस्तित्वात असतील ते पुर्ववत सुरु राहतील. दोन वर्षांनंतर नववी व दहावीचे विद्यार्थी नजीकच्या सामान्य शाळेत समावेशित शिक्षण घेतील व ते संलग्न वसतिगृहात निवास, भोजन व शैक्षणिक साहित्य व सुविधेसाठी पात्र असतील ,मान्य विद्यार्थी संख्या कमी असलेल्या शाळांमधील इयत्ता सहावी पासूनपुढे इयत्ता दहावी पर्यंतचे विद्यार्थीदेखील वरील प्रमाणे सामान्य शाळेमध्ये समावेशित शिक्षण घेण्यास व वसतिगृहात निवास ,भोजन व शैक्षणिक साहित्य व सुविधेसाठी पात्र असतील. अशा विद्यार्थ्यांना शाळेमार्फत विशेष शिक्षकांच्या सेवेसह अभ्यासिकेची सुविधा उपलब्ध करून देण्यात येईल .

दोन (अभ्यासक्रम

महाराष्ट्र माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण विभाग यांनी ठरविलेला अभ्यासक्रम राबवावा. अभ्यासक्रमाचे धोरण राबविताना महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मीती व अभ्यासक्रम संशोधन मंडळाकडील विषयांच्या क्रमीक पुस्तकांचा वापर करावा. यासोबत खालील विषय/उपक्रम विद्यार्थ्यांना शिकवावेत.

(१)गतिशिलता कृत्रिम अवयव साधनांचा वापर तसेच व्यंगसुधारक शस्त्रक्रिया व भौतिकोपचार

(२)संगीत) गायन -वादन(

(३)दैनंदिन कार्यकुशलता.

(४)शारिरीक शिक्षण व योगाचे प्रशिक्षण

(५)कला कार्यानुभव

(६)संगणक) इ .तिसरी ते आठवी करीता अभ्यासक्रम तयार करावा (.

(७)शारिरीक शिक्षण व व्यायाम ,कला व कार्यानुभव या विषयातील अभ्यासक्रमाची आखणी महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तके निर्मीती व अभ्यासक्रम संशोधन मंडळाकडील क्रमीक पुस्तकांप्रमाणे शिकविण्यात यावा .

(८)विशेष गरजा असणाऱ्या) दिव्यांग (विद्यार्थ्यांना इयत्ता १ ली ते इयत्ता १२ वी पर्यंतच्या

परीक्षेमध्ये सोयी-सवलती शालेय शिक्षण विभाग शासन निर्णय क्रमांक संकीर्ण२०१५/(११९ -

अ)/एस.डी.६, दिनांक ०८ .जानेवारी (२०१६ देण्यात येतील. यामध्ये शासन वेळोवेळी बदल

करेल ते लागू राहतील.

(तीन) प्रवेशासाठी निकष -

वयोमर्यादा - अस्थिव्यंगांच्या विशेष शाळेसाठी ६ ते १८ वर्षांची वयोमर्यादा राहिल. इयत्ता पहिले मध्ये सहा वर्षे पुर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात येईल. मात्र उशिरा व सामान्य शाळेमधून विशेष शाळेत प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांना त्यांच्या वयानुरूप असणाऱ्या इयत्तेमध्ये प्रवेश देण्यात येईल.

अपंगत्वाचे प्रमाणपत्र - प्रवेशासाठी विद्यार्थ्यांकडे अपंग व्यक्ती हक्क अधिनियम २०१६ नुसार सक्षम प्राधिकाऱ्याचे अपंगत्वाचे (अस्थिव्यंग अथवा अस्थिव्यंगत्वासह इतर अपंगत्व) प्रमाणपत्र असावे. ज्या विद्यार्थ्यांकडे प्रवेशाच्या वेळी असे प्रमाणपत्र नसेल अशा विद्यार्थ्याला अस्थिशल्य चिकित्सकाच्या

अहवालावरून प्रवेश देण्यात यावा मात्र सहा महिन्यांच्या आत सक्षम प्राधिकाऱ्याचे अपंगत्वाचे प्रमाणपत्र सादर करणे त्यास बंधनकारक असेल. सहा महिन्यांच्या आत सक्षम प्राधिकाऱ्याचे अपंगत्वाचे प्रमाणपत्र सादर न केल्यास त्याचा प्रवेश पुढे चालू ठेवता येणार नाही. प्रवेशितामध्ये किमान ३०% प्रवेशित हे तिघे व अतितीव्र अपंगत्व असणारे असावेत.

(चार) अस्थिव्यंगत्वासह अपंगत्व - विशेष शाळांमध्ये खालील प्रवर्गातील अपंग विद्यार्थ्यांना देखील प्रवेश देता येईल.

अस्थिव्यंगत्वासह इतर अपंगत्व (अपंग व्यक्ती अधिनियम २०१६ प्रमाणे इतर अपंगत्व)
उदा. अस्थिव्यंगत्वासह कर्णबधिरत्व, अंधत्व, मतिमंदत्व इ.

भाग २

प्रशिक्षण केंद्र विभाग

भाग २ (एक)

(१६) मतिमंद मुलांसाठी प्रशिक्षण केंद्र -

(एक) वयाची १८ वर्षे पूर्ण झालेल्या व ४५ वर्षांच्या आतील मतिमंद प्रशिक्षणार्थींना प्रशिक्षण केंद्रात प्रवेश देण्यात येईल. प्रवेश घेतेवेळी मतिमंद प्रशिक्षणार्थ्याकडे अपंग हक्क अधिनियम २०१६ अन्वये सक्षम प्राधिकाऱ्याचे अपंगत्वाचे प्रमाणपत्र व वयासाठी जन्मतारखेचा दाखला/शाळा सोडल्याचा दाखला अथवा अधिकृत वयाबाबतचा पुरावा सादर करणे आवश्यक आहे.

(दोन) प्रवेश दिल्यानंतर कमाल चार वर्षांपर्यंत सौम्य मतिमंदत्व असणाऱ्या प्रशिक्षणार्थींस प्रशिक्षण केंद्रामध्ये राहता येईल. या कालावधीत किमान चार व्यवसायाचे प्रशिक्षण देण्यात येईल. ही अट अनुदानित संस्थांसाठी राहिल व याचा उद्देश इतर अपंग मुलांनाही प्रवेश मिळावा यासाठी राहिल.

(तीन) प्रशिक्षणाचे व्यवसाय (Treads) हे कमी तंत्रज्ञान असलेले व अकुशल स्वरूपाचे असतील. त्यामुळे यासाठी व्यवसाय व तंत्र शिक्षण विभागाच्या मान्यतेची आवश्यकता राहणार नाही.

(चार) प्रशिक्षण व्यवसायाची निवड करताना कार्यरत निदेशाकाच्या शैक्षणिक अहर्तेस अनुसरून चार व्यवसायांपैकी दोन व्यवसायाची निवड ही भारत सरकारच्या सामाजिक न्याय आणि अधिकारता मंत्रालयाने राष्ट्रीय कौशल्य विकास कार्यक्रमांतर्गत निवड केलेल्या व्यवसाय प्रशिक्षणाची निवड करण्यात यावी त्याचा तपशील नियम १६(नऊ) मध्ये दिलेला आहे. उर्वरित दोन व्यवसाय हे संस्थेने अकुशल व्यवसायाच्या खालील नियम १६(आठ) मध्ये दिलेल्या यादीमधून अथवा स्थानिक गरज विचारात घेऊन निवड करावी.

(पाच) संबंधित व्यवसायाचे प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर संस्थेमार्फत परीक्षा घेण्यात येऊन प्रशिक्षण पूर्ण केल्याचे प्रमाणपत्र देण्यात यावे. प्रशिक्षण केंद्रामध्ये शिकविण्यात येणाऱ्या एखाद्या व्यवसायास

जर तंत्र शिक्षण विभाग अथवा तत्सम विभागाची मान्यता असेल तर त्यांच्या मार्फत घेण्यात येणाऱ्या परीक्षेस प्रशिक्षणार्थ्यांना बसविण्यात यावे.

(सहा) चार वर्षांचा प्रशिक्षण कालावधी पूर्ण झाल्यानंतर अशा प्रशिक्षणार्थ्यांना रोजगार अथवा स्वयंरोजगार उपलब्ध होण्याच्या दृष्टीने संस्थेने प्रयत्न करावेत. मध्यम, तीव्र व अतितीव्र मतिमंदत्वामुळे रोजगार अथवा स्वयंरोजगार उपलब्ध होऊ शकत नसेल व पालकांचा संस्थेमध्येच प्रशिक्षणार्थ्यांचा प्रवेश चालू ठेवण्याचा मनोदय असेल तर अशा प्रशिक्षणार्थ्यांस पुढे प्रशिक्षण केंद्रामध्ये संस्थेस शक्य असल्यास ठेवता येईल, व अशा प्रशिक्षणार्थ्यांवर शासन वेतन/वेतनेत्तर अनुदान देईल. या प्रशिक्षणार्थ्यांसाठी कमाल मर्यादेची अट राहणार नाही. परंतु सौम्य मतिमंदत्व असणाऱ्या प्रशिक्षणार्थ्यांचे व्यावसायिक पुनर्वसन करणे संस्थेस बंधनकारक आहे या बाबत दरवर्षी क्षेत्रीय अधिकाऱ्या मार्फत आयुक्त अपंग कल्याण यांना प्रगतीदर्शक अहवाल सादर करणे आवश्यक राहिल.

(सात) मतिमंद मुलांच्या प्रशिक्षण केंद्रात शिकविण्यात येणारे व्यवसाय हे अकुशल स्वरूपाचे तसेच भारत सरकारच्या सामाजिक न्याय आणि अधिकारीता मंत्रालयाने राष्ट्रीय कौशल्य विकास कार्यक्रमांतर्गत मतिमंद व्यक्तिकरीता निवड केलेल्या व्यवसायाचे प्रशिक्षण देण्यात येईल. प्रवेशितांचे बुद्ध्यांकाप्रमाणे वर्गवारी नियम ११(तीन) नमुद केलेप्रमाणे राहिल. प्रवेशित प्रशिक्षणार्थ्यांचा बुद्ध्यांक व क्षमता दिक्षित मुल्यमापन करुन प्रशिक्षणार्थ्यांना कोणते कौशल्य (व्यवसाय) शिकवणे अनुरूप होईल याची निवड करुन त्या व्यवसायातील प्रशिक्षण केंद्रात प्रशिक्षण देण्यात येईल. मतिमंद मुलांच्या प्रशिक्षण केंद्रात शिकविण्यात येणारे व्यवसाय हे अकुशल व कमी तंत्रज्ञानाचे असल्याने या व्यवसाय तंत्रशिक्षण विभागाच्या मान्यतेची आवश्यकता राहणार नाही.

(आठ) अकुशल व्यावसायाची (ट्रेडसची) यादी खालीलप्रमाणे राहिल.

| अ. क्र | अकुशल व्यवसायाचे नांव | कालावधी |
|--------|--|---|
| १ | कृषी आणि कृषीपुरक व्यवसाय १. कंपोस्टे खत, गांडूळ खत, शेळीपालन, गोपालन, कुकुट पालन, रोपवाटीका इ. | बुद्ध्यांक व क्षमताधिष्ठित मुल्यमापनाप्रमाणे संस्थेने ठरविल्याप्रमाणे असेल. |
| २ | सेवा विषयक व्यावसाय | बुद्ध्यांक व क्षमताधिष्ठित मुल्यमापनाप्रमाणे संस्थेने ठरविल्याप्रमाणे असेल |
| ३ | हातमाग व यंत्रमाग | बुद्ध्यांक व क्षमताधिष्ठित मुल्यमापनाप्रमाणे संस्थेने ठरविल्याप्रमाणे असेल |
| ४ | अन्न प्रक्रीया उदयोग | बुद्ध्यांक व क्षमताधिष्ठित मुल्यमापनाप्रमाणे संस्थेने ठरविल्याप्रमाणे असेल |
| ५ | पेपर श्रेडींग मशीन चालविणे | बुद्ध्यांक व क्षमताधिष्ठित मुल्यमापनाप्रमाणे |

| | | |
|---|---|--|
| | | संस्थेने ठरविल्याप्रमाणे असेल |
| ६ | स्क्रीन प्रिंटींग | बुध्दयांक व क्षमताधिष्ठित मुल्यमापनाप्रमाणे संस्थेने ठरविल्याप्रमाणे असेल |
| ७ | दिवाळी निमित्त लागणाऱ्या वस्तुंची निर्मिती करणे | बुध्दयांक व क्षमताधिष्ठित मुल्यमापनाप्रमाणे संस्थेने ठरविल्याप्रमाणे असेल |
| ८ | प्रशिक्षणार्थीच्या क्षमतेनुसार / भौगोलिक परिस्थिती नुसार / स्थानिक गरजेनुसार आवश्यक असे उद्योग | बुध्दयांक व क्षमताधिष्ठित मुल्यमापनाप्रमाणे संस्थेने ठरविल्याप्रमाणे असेल |

(नऊ) भारत सरकारच्या सामाजिक न्याय आणि अधिकारीता मंत्रालयाने राष्ट्रीय कौशल्य विकास कार्यक्रमांतर्गत मतिमंद व्यक्तिकरीता निवड केलेल्या व्यवसायाची यादी.

| Sr. No. | Name of the Trade | Duration of Training |
|---------|----------------------------|----------------------|
| १ | Envelope Making | ६ Months |
| २ | Card Board Box Making | ६ Months |
| ३ | Candle Making | ३ Months |
| ४ | Chair Making | ३ Months |
| ५ | Printing, Weaving & Dyeing | ६ Months |
| ६ | Carpentry | १२ Months |
| ७ | File Cover Making | ६ Months |
| ८ | Agarbatti Making | ३ Months |
| ९ | Umbrells Making | ६ Months |
| १० | Light Engineering | १२ Months |
| ११ | Soap & Detergent Making | ६ Months |
| १२ | Toys Making | ६ Months |
| १३ | Paper Bag Making | ६ Months |
| १४ | Spice Grinding | ४ Months |
| १५ | Handicraft | ६ Months |
| १६ | Beautician | ६ Months |
| १७ | Rakhee Making | ३ Months |
| १८ | Diya Making | ३ Months |
| १९ | Hand Embroidery | ६ Months |

| | | |
|----|----------------------|----------|
| २० | Zari Work | ६ Months |
| २१ | Mushroom Cultivation | ६ Months |
| २२ | Silk Screen Printing | ६ Months |

(दहा) वरील व्यवसाय प्रशिक्षण देण्याकरीता आवश्यक असणारे तज्ञ मनुष्यबळ व मुलभूत सुविधा उपलब्ध करून देणे प्रशिक्षण केंद्रे चालविणाऱ्या संस्थेस बंधनकारक राहिल. या प्रशिक्षणासाठीचा अभ्यासक्रम व परिक्षा पध्दती ही कौशल्य विकास कार्यक्रमांतर्गत राज्याच्या व्यवसाय व तंत्र विभागाने विहित केल्याप्रमाणे राहिल.

(अकरा) मतिमंदांची प्रशिक्षण केंद्रे ही निवासी तसेच अनिवासी स्वरूपाच्या राहतील. निवासी प्रशिक्षण केंद्रांना प्रशिक्षणाबरोबरच मानकाप्रमाणे निवासी सुविधा पुरविणे बंधनकारक असेल.

(बारा) शाळा विभागातील नियम क्र. ११(चार) मध्ये नमुद केलेल्या मतिमंदत्वासह इतर अपंगत्व असणाऱ्या व्यक्तिस प्रशिक्षणासाठी प्रवेश देण्यात येईल. मात्र अशा व्यक्तिकडे अपंग व्यक्ती हक्क अधिनियम २०१६ अन्वये प्राधिकृत केलेल्या सक्षम प्राधिकाऱ्याचे अपंगत्वाचे प्रमाणपत्र असणे आवश्यक राहिल.

(तेरा) प्रशिक्षण केंद्रामध्ये शिकविण्यात येणाऱ्या व्यवसायाप्रमाणे यंत्र सामुग्री व प्रशिक्षण साहित्य व प्रशिक्षीत निदेशक उपलब्ध असावेत. आर सी आय मार्फत घेतल्या जाणाऱ्या डीप्लोमा इन व्होकेशनल ट्रेनिंग (DVT) प्रशिक्षण पूर्ण केलेल्या उमेदवारास निदेशक निवडताना प्राधान्य देण्यात यावे.

भाग - २ (दोन)

(१७) स्वमग्न मुलांसाठी प्रशिक्षण केंद्र u

(एक) वयाची १८ वर्षे पूर्ण झालेल्या व ४५ वर्षांच्या आतील स्वमग्न प्रशिक्षणार्थींना प्रशिक्षण केंद्रात प्रवेश देण्यात येईल. प्रवेश घेतेवेळी स्वमग्न प्रशिक्षणार्थींकडे अपंग हक्क अधिनियम २०१६ अन्वये सक्षम प्राधिकाऱ्याचे अपंगत्वाचे प्रमाणपत्र व वयासाठी जन्मतारखेचा दाखला/शाळा सोडल्याचा दाखला अथवा अधिकृत वयाबाबतचा पुरावा सादर करणे आवश्यक आहे.

(दोन) प्रवेश दिल्यानंतर कमाल चार वर्षांपर्यंत प्रशिक्षण केंद्रामध्ये राहता येईल. या कालावधीत किमान चार व्यवसायाचे प्रशिक्षण देण्यात येईल. ही अट अनुदानित संस्थांसाठी राहिल व याचा उद्देश इतर अपंग मुलांनाही प्रवेश मिळावा यासाठी राहिल.

(तीन) प्रशिक्षणाचे व्यवसाय (Treads) हे कमी तंत्रज्ञान असलेले व अकुशल स्वरूपाचे असतील. त्यामुळे यासाठी व्यवसाय व तंत्र शिक्षण विभागाच्या मान्यतेची आवश्यकता राहणार नाही.

(चार) प्रशिक्षण केंद्रात शिकविण्यात येणारे व्यवसाय हे अकुशल स्वरूपाचे तसेच भारत सरकारच्या राष्ट्रीय बौद्धिक दिव्यांगजण सशक्तीकरण संस्थान कौशल्य विकास कार्यक्रमांतर्गत व्यक्तींची निवड केलेल्या व्यवसायाचे प्रशिक्षण देण्यात येईल.

(पाच) अकुशल व्यवसायाची (ट्रेडसची) निवड स्थानिक बाजारपेठ व तसेच व्यवसाय व नोकरीची संधी विचारात घेवून तसेच प्रवेशितांचा बुध्दयांक व क्षमता विचारात घेवून संस्था निवड करले. यासाठीचा अभ्यासक्रम व परिक्षा हे संस्थास्तरावर करण्यात येईल. प्रशिक्षणार्थींना प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर संस्थास्तरावर प्रमाणपत्र देण्यात येईल.

(सहा) व्हीटीसी मधील व्यवसाय ट्रेड्स आणि तंत्रज्ञान, महाराष्ट्र शासन यांच्या अंतर्गत नोंदणीकृत/मान्यताप्राप्तची आवश्यक नाही.

(सात) निवडलेल्या व्यवसाय हा कौशल्य विकास आणि उद्योजकता संचालनालय, किंवा राज्य / केंद्र सरकारद्वारे मान्यताप्राप्त कोणत्याही अन्य एजन्सीद्वारे प्रमाणित केली जाऊ शकतात. कौशल्य अकुशल व्यवसाय स्वमग्न ग्रस्त व्यक्ती करू शकतात ते खालीलप्रमाणे आहे.

| Sr. No. | Trade | Duration of Training |
|---------|---|----------------------|
| १. | Printing & Dyeing | २४ months |
| | Screen Printing | |
| | Block Printing | |
| | Stencil Printing | |
| | Tie & Dye | |
| २. | Jewellery Making | १२ months |
| ३. | Handicraft | १२ months |
| ४. | Candle making | ६ months |
| ५. | Diya making | १२ months |
| ६. | Paper bag making | १२ months |
| ७. | Greeting Cards & Envelope making | १२ months |
| ८. | Cardboard box making | १२ months |
| ९. | File making | १२ months |
| १०. | Rakhi making | ६ months |
| ११. | Office automation (photocopying) | २४ months |
| १२. | Computer operation | ३६ month |
| १३. | Toy making | २४ months |
| १४. | Carpentry | २४ months |
| १५. | Baking and confectionary | २४ months |
| १६. | Preparation of snacks/packed food items | २४ months |

| | | |
|-----|-----------------------------|---------------|
| १७. | Mushroom Cultivation | १२ months |
| १८. | Hand Embroidery | २४ months |
| १९. | Zari Work | २४ months |
| २०. | Gardening / organic farming | १२ months |
| २१. | Plumbing | २४ months |
| २२. | Vermiculture | १२ months |
| २३. | Catering | ३६ months |
| २४. | Tailoring | ३६ months |
| २५. | Laundry and house keeping | २४ months |
| २६. | Photography | As stipulated |
| २७. | ITI courses as applicable | As stipulated |

(आठ) चार वर्षाचा प्रशिक्षण कालावधी पूर्ण झाल्यानंतर अशा प्रशिक्षणार्थींना रोजगार अथवा स्वयंरोजगार उपलब्ध होण्याच्या दृष्टीने संस्थेने प्रयत्न करावेत. ज्या प्रशिक्षणार्थींना प्रयत्न करूनही संस्था बाह्य रोजगार अथवा स्वयंरोजगार उपलब्ध होऊ शकत नसेल व पालकांची संस्थेमध्येच प्रशिक्षणार्थींचा प्रवेश चालू ठेवण्याचा मनोदय असेल तर अशा प्रशिक्षणार्थींस पुढे प्रशिक्षण केंद्रामध्ये संस्थेस शक्य असल्यास ठेवता येईल, मात्र अशा प्रशिक्षणार्थींवर शासन वेतन/वेतनेतर अनुदान देणार नाही. या प्रशिक्षणार्थींसाठी कमाल मर्यादेची अट राहणार नाही.

(नऊ) स्वमग्न प्रशिक्षण केंद्र ही निवासी तसेच अनिवासी स्वरूपाच्या राहतील. निवासी प्रशिक्षण केंद्रांना प्रशिक्षणाबरोबरच मानकाप्रमाणे निवासी सुविधा पुरविणे बंधनकारक असेल.

(दहा) शाळा विभागातील नियम क्र. १२ (चार) मध्ये नमुद केलेल्या स्वमग्नता अपंगत्वासह इतर अपंगत्व असणाऱ्या व्यक्तिस प्रशिक्षणासाठी प्रवेश देण्यात येईल. मात्र अशा व्यक्तिकडे अपंग व्यक्ती हक्क अधिनियम २०१६ अन्वये प्राधिकृत केलेल्या सक्षम प्राधिकाऱ्याचे अपंगत्वाचे प्रमाणपत्र असणे आवश्यक राहिल.

(अकरा) प्रशिक्षण केंद्रामध्ये शिकविण्यात येणाऱ्या व्यवसायाप्रमाणे यंत्र सामुग्री व प्रशिक्षण साहित्य व प्रशिक्षीत निदेशक उपलब्ध असावेत. आर सी आय मार्फत घेतल्या जाणाऱ्या डीप्लोमा इन व्होकेशनल ट्रेनिंग (DVT) प्रशिक्षण पूर्ण केलेल्या उमेदवारास निदेशक निवडताना प्राधान्य देण्यात यावे.

भाग - २ (तीन)

(१८) अंधासाठी प्रशिक्षण केंद्र -

(एक) वयाची १८ वर्षे पूर्ण झालेल्या व ४५ वर्षांच्या आतील अंध प्रशिक्षणार्थींना प्रशिक्षण केंद्रात प्रवेश देण्यात येईल. प्रवेश घेतेवेळी अंध प्रशिक्षणार्थींकडे अपंग हक्क अधिनियम २०१६ अन्वये सक्षम

प्राधिकाऱ्याचे अपंगत्वाचे प्रमाणपत्र व वयासाठी जन्मतारखेचा दाखला/शाळा सोडल्याचा दाखला अथवा अधिकृत वयाबाबतचा पुरावा सादर करणे आवश्यक आहे.

(दोन) प्रवेश दिल्यानंतर कमाल चार वर्षांपर्यंत प्रशिक्षण केंद्रामध्ये राहता येईल. या कालावधीत किमान चार व्यवसायाचे प्रशिक्षण देण्यात येईल.

(तीन) प्रशिक्षणाचे व्यवसाय (Treads) हे कमी तंत्रज्ञान असलेले कुशल व अकुशल स्वरुपाचे असतील. कुशल व्यवसायास तंत्र शिक्षण विभागाची मान्यता घेणे, त्यांच्या अभ्यासक्रमाप्रमाणे प्रशिक्षण देणे व त्यांच्या मार्फत होणाऱ्या परिक्षेस बसविणे अनिवार्य राहिल. अकुशल व्यवसायास मान्यतेची आवश्यकता राहणार नाही.

(चार) प्रशिक्षण व्यवसायाची निवड करताना चार व्यवसायापैकी दोन व्यवसायाची निवड ही भारत सरकारच्या सामाजिक न्याय आणि अधिकारता मंत्रालयाने राष्ट्रीय कौशल्य विकास कार्यक्रमांतर्गत निवड केलेल्या अथवा तंत्र शिक्षण विभागाच्या यादीतील व्यवसाय प्रशिक्षणाची निवड करण्यात यावी त्याचा तपशील खालील उपनियम (नऊ) मध्ये दिलेला आहे. उर्वरित दोन व्यवसाय हे संस्थेने अकुशल व्यवसायाच्या खालील उपनियम (आठ) मध्ये दिलेल्या यादीमधून अथवा स्थानिक गरज विचारात घेऊन निवड करावी.

(पाच) अकुशल व्यवसायाचे प्रशिक्षण पुर्ण झाल्यानंतर संस्थेमार्फत परीक्षा घेण्यात येऊन प्रशिक्षण पुर्ण केल्याचे प्रमाणपत्र देण्यात यावे.

(सहा) चार वर्षांचा प्रशिक्षण कालावधी राहिल.

(सात) अंध प्रशिक्षणार्थीच्या प्रशिक्षण केंद्रात शिकविण्यात येणाऱ्या कुशल व्यवसाय हे भारत सरकारच्या सामाजिक न्याय आणि अधिकारीता मंत्रालयाने राष्ट्रीय कौशल्य विकास कार्यक्रमांतर्गत अंध व्यक्तींकरीता निवड केलेल्या यादीतील अथवा तंत्र शिक्षण विभागाच्या यादीतील असावेत.

(आठ) अकुशल व्यवसायाची (ट्रेड्सची) यादी

| अ. क्र. | व्यवसायाचे नांव | कालावधी |
|---------|-----------------------------|--|
| १ | एम एस सी आय टी | प्रशिक्षणार्थीच्या क्षमतेनुसार व व्यवसायाच्या स्वरुपानुसार संस्थेने प्रशिक्षणाचा कालावधी निश्चित करावा |
| २ | फिजीओथेरेपी | |
| ३ | मराठी/इंग्रजी संगणक टायपिंग | |
| ४ | सुतार काम | |
| ५ | लघुलेखन | |
| ६ | मेडीकल प्रिसक्रीपशन कोर्स | |
| ७ | व्यक्तीमत्व विकास कोर्स | |
| ८ | फाईल मेकिंग | |
| ९ | योगा व मसाज प्रशिक्षण | |

| | | |
|----|---|--|
| १० | नॅचरोपॅथी प्रशिक्षण | |
| ११ | रेडीओ जॉकी | |
| १२ | फॉरेन लॅंग्वेज | |
| १३ | कृषी आधारीत प्रशिक्षण (Agro Based) | |
| १४ | पेपर बॅग, एन्वेलप मेकिंग, ग्रीटींग, बुक मार्क, हस्तकला | |
| १५ | रिकेनिंग, मेणबत्ती बनविणे, शिवणकाम, लोकर काम | |
| १६ | झेरॉक्स, द्रोण, हातमाग | |
| १७ | लोकर रुमाल, टोप्या, लुमकॅप, वायर बास्केट, शिवणकामात नॅपकीन, कापडी पिशवी, ज्युट बॅग, ज्युट पर्स, डस्टर | |

(नऊ) भारत सरकारच्या सामाजिक न्याय आणि अधिकारीता मंत्रालयाने राष्ट्रीय कौशल्य विकास कार्यक्रमांतर्गत अंध व्यक्तींकरीता निवड केलेल्या व्यवसायाची यादी.

| Sr. No. | Name of the Trade | Duration of Training |
|---------|--|----------------------|
| १ | Chair Canning | ६ Months |
| २ | Handloom weaving | १२ Months |
| ३ | Light Engineering | १२ Months |
| ४ | Electrical/Electronics assembly | १२ Months |
| ५ | Braille Shorthand (Hindi/English) | १२ Months |
| ६ | Computer Application and Programming Skills | १२ Months |
| ७ | Web Designing and Internet Management | १२ Months |
| ८ | Physiotherapy | १२ Months |
| ९ | Office Management | १२ Months |
| १० | Salesmanship and Marketing | १२ Months |
| ११ | Telemarketing and Call Centre executive training | ३ to ६ Months |
| १२ | Music (Vocal and Instrumental) | ६ Months |
| १३ | Beautician and hair and skin care | ६ Months |
| १४ | Entrepreneurship training | ६ Months |
| १५ | Candle Making | १ Months |
| १६ | Agarbatti Making | १ Months |
| १७ | Detergent Powder Making | १ Months |

| | | |
|----|---------------------------|----------|
| १८ | Chalk Making | १ Months |
| १९ | File Cover Making | २ Months |
| २० | Umbrella Making | २ Months |
| २१ | Paper Bag Making | ३ Months |
| २२ | Envelop Making | २ Months |
| २३ | Nylon Plastic Bags Making | २ Months |
| २४ | TelhoneOeration | २ Months |

(दहा) वरील व्यवसाय प्रशिक्षण देण्याकरीता आवश्यक असणारे तज्ञ मनुष्यबळ व मुलभूत सुविधा उपलब्ध करून देणे प्रशिक्षण केंद्रे चालविणाऱ्या संस्थेस बंधनकारक राहिल. या प्रशिक्षणासाठीचा अभ्यासक्रम व परिक्षा पध्दती ही कौशल्य विकास कार्यक्रमांतर्गत राज्याच्या व्यवसाय व तंत्र विभागाने विहित केल्याप्रमाणे राहिल.

(अकरा) अंधांची प्रशिक्षण केंद्रे ही निवासी तसेच अनिवासी स्वरूपाच्या राहतील. निवासी प्रशिक्षण केंद्रांना प्रशिक्षणाबरोबरच मानकाप्रमाणे निवासी सुविधा पुरविणे बंधनकारक असेल.

(बारा) शाळा विभागातील नियम क्र. १३(चार) मध्ये नमुद केलेल्या अंधत्वासह इतर अपंगत्व असणाऱ्या व्यक्तिस प्रशिक्षणासाठी प्रवेश देण्यात येईल. मात्र अशा व्यक्तिकडे अपंग व्यक्ती हक्क अधिनियम २०१६ अन्वये प्राधिकृत केलेल्या सक्षम प्राधिकाऱ्याचे अपंगत्वाचे प्रमाणपत्र असणे आवश्यक राहिल.

(तेरा) प्रशिक्षण केंद्रामध्ये शिकविण्यात येणाऱ्या व्यवसायाप्रमाणे यंत्र सामुग्री व प्रशिक्षण साहित्य व प्रशिक्षीत निदेशक उपलब्ध असावेत.

भाग २ (चार)

(१९) कर्णबधिरांसाठी प्रशिक्षण केंद्र -

(एक) वयाची १८ वर्षे पूर्ण झालेल्या व ४५ वर्षांच्या आतील कर्णबधिर प्रशिक्षणार्थींना प्रशिक्षण केंद्रात प्रवेश देण्यात येईल. प्रवेश घेतेवेळी कर्णबधिर प्रशिक्षणार्थीकडे अपंग हक्क अधिनियम २०१६ अन्वये सक्षम प्राधिकाऱ्याचे अपंगत्वाचे प्रमाणपत्र व वयासाठी जन्मतारखेचा दाखला/शाळा सोडल्याचा दाखला अथवा अधिकृत वयाबाबतचा पुरावा सादर करणे आवश्यक आहे.

(दोन) प्रवेशित प्रशिक्षणार्थींना तंत्र शिक्षण विभागाने मान्यता दिलेल्या व्यवसायाचे तसेच भारत सरकारच्या सामाजिक न्याय आणि अधिकारता मंत्रालयाने राष्ट्रीय कौशल्य विकास कार्यक्रमांतर्गत निवड केलेल्या व्यवसायाचे प्रशिक्षण देण्यात येईल. या प्रशिक्षणाचा कालावधी वरील प्राधिकाऱ्याने (विभागाने) ठरवून दिलेप्रमाणे राहिल. संबंधीत व्यवसायाचे प्रशिक्षण पुर्ण झाल्यानंतर प्रशिक्षण केंद्रामध्ये त्याचा प्रवेश सुरू ठेवता येणार नाही अथवा इतर व्यवसायाच्या (Trade) प्रशिक्षणासाठी त्या प्रशिक्षण केंद्रात अथवा अन्य प्रशिक्षण केंद्रामध्ये प्रवेश दिला जाणार नाही.

(तीन) कुशल व्यवसायास तंत्र शिक्षण विभागाची मान्यता घेणे, त्यांच्या अभ्यासक्रमाप्रमाणे प्रशिक्षण देणे व त्यांच्या मार्फत होणाऱ्या परिक्षेस बसविणे अनिवार्य राहिल.

(चार) भारत सरकारच्या सामाजिक न्याय आणि अधिकारीता मंत्रालयाने राष्ट्रीय कौशल्य विकास कार्यक्रमांतर्गत कर्णबधिर व्यक्तिंकरीता निवड केलेल्या व्यवसायाची यादी.

| Sr. No. | Name of the Trade | Duration of Training |
|---------|---|----------------------|
| १ | Metal Trade (Filter, Welder, Turner) | ३ to ६ Months |
| २ | Carpentry | ३ to ६ Months |
| ३ | Cutting and Tailoring | ३ Months |
| ४ | Printing and Composing and book Binding | ३ Months |
| ५ | Art & Crafts | ३ Months |
| ६ | Screen Printing | ३ Months |
| ७ | General Mechanic | ३ to ६ Months |
| ८ | Photography | ३ Months |
| ९ | Textile Printing | ३ Months |
| १० | Automobile Engineering | ३ Months |
| ११ | Computer Courses | ३ Months |
| १२ | Electrical Courses | ३ Months |
| १३ | Commercial Practice | ३ Months |
| १४ | Toys making | ३ Months |
| १५ | Envelope/Paper Bag Making | ३ Months |
| १६ | Candle Making | ३ Months |
| १७ | Spice Grinding | ३ Months |
| १८ | File Cover Making | ३ Months |
| १९ | Handicraft | ३ Months |
| २० | Beautician | ३ Months |
| २१ | Food Processing | ३ Months |
| २२ | Hand Embroidery | ३ Months |
| २३ | Zari Work | ३ Months |
| २४ | Mushroom Cultivation | ३ Months |

(पाच) वरील व्यवसाय प्रशिक्षण देण्याकरीता आवश्यक असणारे तज्ञ मनुष्यबळ व मुलभूत सुविधा उपलब्ध करून देणे प्रशिक्षण केंद्र चालविणाऱ्या संस्थेस बंधनकारक राहिल. या प्रशिक्षणासाठीचा अभ्यासक्रम व परिक्षा पद्धती ही कौशल्य विकास कार्यक्रमांतर्गत राज्याच्या व्यवसाय व तंत्र विभागाने विहित केल्याप्रमाणे राहिल.

(सहा) कर्णबधिरांची प्रशिक्षण केंद्र ही निवासी तसेच अनिवासी स्वरूपाच्या राहतील. निवासी प्रशिक्षण केंद्रांना प्रशिक्षणाबरोबरच मानकाप्रमाणे निवासी सुविधा पुरविणे बंधनकारक असेल.

(सात) शाळा विभागातील नियम क्र. १४(चार) मध्ये नमुद केलेल्या कर्णबधिरत्वासह इतर अपंगत्व असणाऱ्या व्यक्तिस प्रशिक्षणासाठी प्रवेश देण्यात येईल. मात्र अशा व्यक्तिकडे अपंग व्यक्ती हक्क अधिनियम २०१६ अन्वये प्राधिकृत केलेल्या सक्षम प्राधिकाऱ्याचे अपंगत्वाचे प्रमाणपत्र असणे आवश्यक राहिल.

(आठ) प्रशिक्षण केंद्रामध्ये शिकविण्यात येणाऱ्या व्यवसायाप्रमाणे यंत्र सामुग्री व प्रशिक्षण साहित्य व प्रशिक्षीत निदेशक उपलब्ध असावेत.

भाग २ (पाच)

(२०) अस्थिव्यंगांसाठी प्रशिक्षण केंद्र -

(एक) वयाची १८ वर्षे पूर्ण झालेल्या व ४५ वर्षांच्या आतील अस्थिव्यंग प्रशिक्षणार्थींना प्रशिक्षण केंद्रात प्रवेश देण्यात येईल. प्रवेश घेतेवेळी अस्थिव्यंग प्रशिक्षणार्थीकडे अपंग हक्क अधिनियम २०१६ अन्वये सक्षम प्राधिकाऱ्याचे अपंगत्वाचे प्रमाणपत्र व वयासाठी जन्मतारखेचा दाखला/शाळा सोडल्याचा दाखला अथवा अधिकृत वयाबाबतचा पुरावा सादर करणे आवश्यक आहे.

(दोन) प्रवेशित प्रशिक्षणार्थींना तंत्र शिक्षण विभागाने मान्यता दिलेल्या व्यवसायाचे तसेच भारत सरकारच्या सामाजिक न्याय आणि अधिकारता मंत्रालयाने राष्ट्रीय कौशल्य विकास कार्यक्रमांतर्गत निवड केलेल्या व्यवसायाचे प्रशिक्षण देण्यात येईल. या प्रशिक्षणाचा कालावधी वरील प्राधिकाऱ्याने (विभागाने) ठरवून दिलेप्रमाणे राहिल. संबंधीत व्यवसायाचे प्रशिक्षण पुर्ण झाल्यानंतर प्रशिक्षण केंद्रामध्ये त्याचा प्रवेश सुरू ठेवता येणार नाही अथवा इतर व्यवसायाच्या (Trade) प्रशिक्षणासाठी त्या प्रशिक्षण केंद्रात अथवा अन्य प्रशिक्षण केंद्रामध्ये प्रवेश दिला जाणार नाही.

(तीन) कुशल व्यवसायास तंत्र शिक्षण विभागाची मान्यता घेणे, त्यांच्या अभ्यासक्रमाप्रमाणे प्रशिक्षण देणे व त्यांच्या मार्फत होणाऱ्या परिक्षेस बसविणे अनिवार्य राहिल.

(चार) भारत सरकारच्या सामाजिक न्याय आणि अधिकारीता मंत्रालयाने राष्ट्रीय कौशल्य विकास कार्यक्रमांतर्गत अस्थिव्यंग व्यक्तिकरीता निवड केलेल्या व्यवसायाची यादी.

| Sr. No. | Name of the Trade | Duration of Training |
|---------|--|----------------------|
| i | Automobile Industry Related Trades | |
| १ | Auto Mechanic (Three Wheeler) | ३ Months |
| २ | Tyre Retreading Vulcanising & Rebuttoning | ३ Months |
| ii | Electrical and Electronics Technology Related Trades | |

| | | |
|-----|--|---------------|
| ୧ | Electrical Motor | ୩ to ୬ Months |
| ୨ | Electronic/Electrical Appliances Repairing | ୩ to ୬ Months |
| ୩ | House Wiring and Repair | ୩ to ୬ Months |
| ୪ | Electrical/Electronics assembly | ୩ to ୬ Months |
| ୫ | Computer Application and Programming Skills | ୩ to ୬ Months |
| ୬ | Web Designing and Internet Management | ୩ to ୬ Months |
| ୭ | Telephone Operation | ୩ to ୬ Months |
| ୮ | Mobile Repairing | ୩ to ୬ Months |
| iii | Mechanical Industry Related Trades | |
| ୧ | Draughtsman (Mechanical) | ୩ to ୬ Months |
| ୨ | Drilling (Fitters) | ୩ to ୬ Months |
| ୩ | General Mechanics | ୩ to ୬ Months |
| ୪ | Mechanical Watch & Clock | ୩ to ୬ Months |
| ୫ | Sheet Metal Worker, Blacksmith and Welding | ୩ to ୬ Months |
| iv | Other Engineering Related Trades | |
| ୧ | Boiler Attendant | ୩ Months |
| ୨ | Detergent & Cleaning Powder/Phenyl Making | ୨ Months |
| ୩ | General Engineering (Leather Work) | ୩ to ୬ Months |
| ୪ | Glasses Beads and Bangles | ୩ to ୬ Months |
| ୫ | Manufacture of Footwear | ୩ to ୬ Months |
| ୬ | Manufacturing of paints, pigments, distemper etc | ୩ to ୬ Months |
| ୭ | Moulding | ୩ to ୬ Months |
| ୮ | Photography and video shooting | ୩ Months |
| ୯ | Plumbing | ୩ Months |
| ୧୦ | Pottery (Ceramic) | ୩ Months |
| ୧୧ | Upholstery & Plastic Work | ୩ Months |
| ୧୨ | Welding | ୩ to ୬ Months |
| v | Printing Industry Related Trades | |
| ୧ | Book Binding Printing | ୩ Months |
| ୨ | Desktop Publishing | ୩ Months |
| ୩ | Offset Printing Machine Operator | ୩ Months |
| ୪ | Photo Lamination | ୩ Months |
| ୫ | Plate Making | ୩ Months |

- (पाच) वरील व्यवसाय प्रशिक्षण देण्याकरीता आवश्यक असणारे तज्ञ मनुष्यबळ व मुलभूत सुविधा उपलब्ध करून देणे प्रशिक्षण केंद्र चालविणाऱ्या संस्थेस बंधनकारक राहिल. या प्रशिक्षणासाठीचा अभ्यासक्रम व परिक्षा पध्दती ही कौशल्य विकास कार्यक्रमांतर्गत राज्याच्या व्यवसाय व तंत्र विभागाने विहित केल्याप्रमाणे राहिल.
- (सहा) अस्थिव्यंगांची प्रशिक्षण केंद्र ही निवासी तसेच अनिवासी स्वरूपाच्या राहतील. निवासी प्रशिक्षण केंद्रांना प्रशिक्षणाबरोबरच मानकाप्रमाणे निवासी सुविधा पुरविणे बंधनकारक असेल.
- (सात) शाळा विभागातील नियम क्र. १५(चार) मध्ये नमुद केलेल्या अस्थिव्यंगत्वासह इतर अपंगत्व असणाऱ्या व्यक्तिस प्रशिक्षणासाठी प्रवेश देण्यात येईल. मात्र अशा व्यक्तिकडे अपंग व्यक्ती हक्क अधिनियम २०१६ अन्वये प्राधिकृत केलेल्या सक्षम प्राधिकाऱ्याचे अपंगत्वाचे प्रमाणपत्र असणे आवश्यक राहिल.
- (आठ) प्रशिक्षण केंद्रामध्ये शिकविण्यात येणाऱ्या व्यवसायाप्रमाणे यंत्र सामुग्री व प्रशिक्षण साहित्य व प्रशिक्षीत निदेशक उपलब्ध असावेत.

भाग - ३

(२१) अपंग मुलांसाठी मनोरंजन व करमणूक केंद्र

- (एक) सर्व प्रवर्गाच्या अपंग मुलांमधील क्रीडा, कला, नृत्य, गायन, कौशल्ये, उपचारात्मक सेवा (Therapies) इत्यादींचा विकास व मनोरंजन आणि करमणूकीच्या सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी शासनाने पुणे येथे बाल कल्याण संस्था, पुणेची स्थापना केलेली आहे. या केंद्रास वरील उपक्रमांबरोबरच अपंग मुलांच्या पुनर्वसनाच्या दृष्टीने उपयुक्त असे अन्य उपक्रम आयुक्त, अपंग कल्याण यांच्या पुर्व परवानगीने राबविण्यात येतील. या केंद्राचा लाभ स्थानिक, राज्यातील नोंदणी प्रमाणपत्र प्राप्त शाळा/प्रशिक्षण केंद्रातील प्रवेशित तसेच शाळा/प्रशिक्षण केंद्र बाह्य अपंगांना घेता येईल. अशा प्रकारचे केंद्र भविष्यात अन्य ठिकाणी शासन आवश्यकतेनुसार स्थापन करील.
- (दोन) या केंद्रासाठी शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी आकृतीबंध हा शासन/आयुक्त अपंग कल्याण यांनी ठरविल्याप्रमाणे राहिल. या केंद्रास शाळा/प्रशिक्षण केंद्रासाठीचा कर्मचारी आकृतीबंध लागू राहणार नाही. मात्र कर्मचाऱ्यांना शाळेप्रमाणे इतर सेवाशर्ती रजा व अन्य सुविधा लागू राहतील. नियुक्ती/पदोन्नती तसेच ज्येष्ठता इत्यादी बाबी शासन/आयुक्त यांनी स्वतंत्ररीत्या ठरवून दिल्याप्रमाणे राहतील.
- (तीन) या केंद्रासाठी वेतनेत्तर अनुदान हे शासन/आयुक्त अपंग कल्याण यांनी ठरवून दिल्याप्रमाणे अनुज्ञेय राहिल.
- (चार) अपंग विद्यार्थ्यांकरीता जिल्हा स्तरीय, राज्य स्तरीय क्रीडा स्पर्धांचे आयोजन, ऑलिंपिक, स्पेशल ऑलिंपिक, कौशल्य विकास कार्यक्रम तसेच शिक्षकांसाठी अल्प प्रशिक्षण शिबीरे इत्यादी शासनाचे उपक्रम राबविण्यासाठी या संस्थेच्या सेवा घेण्यात येतील.

भाग - ४

(२२) विद्यार्थी संख्या वाढ

- (एक) शैक्षणिक वर्षाच्या ३१ जुलै तारखेपर्यंत प्रवेश प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर मान्य संख्येपेक्षा जास्त दिलेल्या प्रवेशित विद्यार्थ्यांच्या यादीसह शाळा/प्रशिक्षण केंद्राने विद्यार्थी संख्या वाढीचे प्रस्ताव जिल्हा समाज कल्याण अधिकारी यांचेमार्फत आयुक्तालयास सादर करावेत.
- (दोन) मान्य संख्येपेक्षा जादाचे प्रवेश देत असताना वाढीव प्रवेशितांसाठी मानकाप्रमाणे विशेष शिक्षक/निदेशक, शैक्षणिक साधन सामग्री, इमारत, स्वच्छता-स्नानगृहे व इतर सोईसुविधा संस्थेमध्ये उपलब्ध असणे आवश्यक आहे.
- (तीन) आयुक्तालयामार्फत प्रस्तावाची छाननी व पडताळणी करून वाढीव विद्यार्थी संख्येचा प्रस्ताव शासन स्तरावर सादर करण्यात येईल. या वाढीव विद्यार्थी संख्येवर शासनाकडून वेतन वेतनेत्तर बाबींवर कोणतेही अनुदान मिळणार नाही. यावरील खर्च संस्था स्वतःच्या निधीतून करेल असे बंधपत्र संस्थांना सादर करावे लागेल.
- (चार) तत्त्वतः विद्यार्थी संख्या वाढ दिलेल्या विशेष शाळा/प्रशिक्षण केंद्राची एकत्रित यादी प्रतिवर्षी आयुक्तालयामार्फत शासनास सादर करण्यात येईल. तसेच ही यादी आयुक्तालयाच्या संकेत स्थळावर प्रसिध्द करण्यात येईल.
- (पाच) नवीन शाळा/प्रशिक्षण केंद्रास अनुदान तत्वावर शासन मान्यता देण्यापूर्वी ही यादी विचारात घेण्यात येईल.

भाग - ५

(२३) पत्रव्यवहाराची प्रणाली

- (एक) शाळा/ प्रशिक्षण केंद्राच्या शैक्षणिक, आर्थिक व प्रशासकीय बाबतचा शासन व संस्थेबरोबर पत्र व्यवहार करण्याची जबाबदारी ही शाळा/ प्रशिक्षण केंद्राचा मुख्याध्यापक/व्यवस्थापकीय अधिक्षक/संस्थेने नियुक्त केलेला प्रशासकीय अधिकारी यांची राहिल.
- (दोन) ज्या शाळा/प्रशिक्षण केंद्रास मुख्याध्यापक/व्यवस्थापकीय अधिक्षकाचे पद मंजूर नसेल अथवा मंजूर असलेले पद रिक्त असेल अशा वेळी शाळा/प्रशिक्षण केंद्रामधील ज्येष्ठतम शिक्षक/निदेशकाची प्रभारी मुख्याध्यापक/व्यवस्थापकीय अधिक्षक म्हणून संस्थेने नियुक्ती करावी, असे ज्येष्ठतम शिक्षक/निदेशकाने प्रभारी मुख्याध्यापक/व्यवस्थापकीय अधिक्षक म्हणून काम करण्यास असमर्थता दर्शविल्यास अन्य ज्येष्ठतम विशेष शिक्षक/कला शिक्षकाची नियुक्ती करता येईल. व त्याचे नांव व पत्ता याची नोंदणी योग्य त्या प्राधिकाऱ्याच्या कार्यालयात करणे अनिवार्य राहिल.

(तिन) शाळा/ प्रशिक्षण केंद्रातील कार्यरत कोणत्याही कर्मचाऱ्यास शासन/प्रशासनाशी आपल्या कर्तव्याबाबत पत्र व्यवहार करावयाचा झाल्यास मुख्याध्यापक/संस्थेने नियुक्त केलेला प्रशासकीय अधिकारी/संस्था यांच्या मार्फतीने करता येईल.

(२४) सक्षम प्राधिकाऱ्यास माहिती, अहवाल पुरविणे:-

(एक) शाळा/प्रशिक्षण केंद्रांना सक्षम प्राधिकारी तसेच विभागास व संबंधित राज्य/विभागीय माध्यमिक शिक्षण मंडळे व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळे यांना वेळोवेळी आवश्यक असलेली विवरणपत्र व माहिती वक्तशीरपणे पुरवावी लागेल, असे न केल्यास प्रकरणी संबंधातील परिस्थिती लक्षात घेऊन वरील प्राधिकरणाकडून कार्यवाही केली जाऊ शकेल.

(दोन) सक्षम प्राधिकाऱ्यांकडून करण्यात येणाऱ्या चौकशीच्या वेळी, आवश्यक असेल अशी अभिलेख, दस्तऐवज कागदपत्रे इत्यादी शाळा/प्रशिक्षण केंद्र सादर करेल. तसेच आवश्यक असेल अशी इतर माहिती मौखिकरीत्या किंवा दस्तऐवजांच्या स्वरूपात सादर करेल.

भाग - ६

(२५) शाळा समितीची रचना:-

विशेष शाळा/ प्रशिक्षण केंद्र संलग्न वसतिगृह व मतिमंद बालगृह (व्यवस्थापन) समिती

(एक) अपंगांसाठी असलेल्या प्रत्येक विशेष शाळा/प्रशिक्षण केंद्र संलग्न वसतिगृह व मतिमंद बालगृहामध्ये एक व्यवस्थापन समिती असेल व ती समिती व्यवस्थापनाकरीता शासनाला जबाबदार असेल. सदर समितीची रचना खालीलप्रमाणे असेल.

| | | |
|---|--|------------|
| १ | अध्यक्ष | अध्यक्ष |
| २ | मानद सचिव | मानद सचिव |
| ३ | कोषाध्यक्ष | कोषाध्यक्ष |
| ४ | अपंग मुलांच्या पालकांचा प्रतिनिधी | सदस्य |
| ५ | सेवाज्येष्ठता क्रमानुसार दरवर्षी आळीपाळीने शाळा/प्रशिक्षण केंद्राचा/मतिमंद बालगृहातील कायम शिक्षकांमधील एक सदस्य | सदस्य |
| ६ | अध्यापकेतर कर्मचाऱ्यांचा प्रतिनिधी दरवर्षी आळीपाळीने | सदस्य |
| ७ | संस्थेने नामनिर्देशीत केलेले दोन प्रतिनिधी | सदस्य |
| ८ | शाळा/प्रशिक्षण केंद्राचा/मतिमंद बालगृहाचा प्रमुख | सदस्य सचिव |

(दोन) पालक संस्थेच्या सदस्यांपैकी कोणीही तीन व्यक्ती या शाळा समितीचे सभासद असतील.

(तीन) **सदस्य सचिव** - विशेष शाळा/ प्रशिक्षण केंद्र संलग्न वसतिगृह व मतिमंद बालगृहाचा प्रमुख, शाळा समितीचा **पदसिद्ध सचिव** असेल व तो समितीच्या बैठकीचे कार्यवृत्त ठेवील.

(चार) व्यवस्थापन समितीची कार्ये पुढीलप्रमाणे असतील

- i. विशेष शाळा/ प्रशिक्षण केंद्र संलग्न वसतिगृह व मतिमंद बालगृहाच्या आर्थिक बाजूचे व्यवस्थापन व विनियमन, शाळा/प्रशिक्षण केंद्राचा/मतिमंद बालगृहाच्या निधीचे लेखे ठेवणे आणि गुंतवणूक करणे.
- ii. अर्थसंकल्पीय अंदाज तयार करणे
- iii. अध्यापकीय व अध्यापकेतर कर्मचाऱ्यांची प्रचलित शासन निर्णयानुसार नियुक्ती करणे
- iv. संहितेमध्ये घालून देण्यात येतील अशा शर्तीनुसार किंवा सक्षम प्राधिकाऱ्याकडून यासंबंधात देण्यात येतील अशा निदेशांनुसार शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना कायम करणे, वेतन वाढ मंजूर करणे किंवा रोखणे, कामकाज सुरळीत होण्याच्या हेतूने वेगवेगळ्या समित्यांचे गठन करणे, कर्मचार्यांच्या कामकाजाचा आढावा घेणे, पदोन्नती देणे अथवा नाकारणे, शिक्षा करणे.
- v. कर्मचाऱ्यांना नैमित्तिक रजेहून अन्य रजा मंजूर करणे, कर्मचाऱ्यांचे गोपनीय अहवाल लिहिणे.
- vi. तंत्रशुद्ध रितीने शाळा/प्रशिक्षण केंद्राचा/मतिमंद बालगृहाच्या कार्यक्रमाचा विकास/विस्तार.
- vii. अपंग मुलांना प्रवेश देणे केस फाईल ठेवणे, शैक्षणिक आणि आर्थिक पुनर्वसनाबाबत दक्ष असणे आणि त्याबाबतची माहिती ठेवणे.
- viii. विशेष शाळा/ प्रशिक्षण केंद्र संलग्न वसतिगृह व मतिमंद बालगृहाचे कामकाज चालविण्यासाठी उपविधी आणि विनियम तयार करणे व कर्मचार्यांच्या सेवा घेणे.
- ix. संस्थापन समयलेखाद्वारे/न्यासाच्या घटनेद्वारे नेमून दिली असतील अशी अन्य कर्तव्य.
- x. विशेष शाळा/ प्रशिक्षण केंद्र संलग्न वसतिगृह व मतिमंद बालगृहासंबंधीच्या बाबीसंबंधात संस्थापक मंडळ व शासनाला अहवाल देणे.
- xi. प्रत्येक विद्यार्थ्याची वैद्यकीय तपासणी करून घेणे.
- xii. विशेष शाळा/ प्रशिक्षण केंद्र संलग्न वसतिगृह व मतिमंद बालगृह इमारत, परिसर, स्वच्छतागृह, निवास व्यवस्था धान्य कोठी, स्वयंपाकगृह, भोजनकक्ष पिण्याचे व वापरण्याचे पाणी इत्यादी स्वच्छता राखणे. इतर सर्व कामकाजाचे व्यवस्थापन करणे.
- xiii. शालेय शिस्तीचे पालन होईल यासाठी आवश्यक ती खबरदारी घेणे व उपाय योजना करणे. तसेच कर्मचाऱ्याची गुणवत्ता वाढेल या करिता विशेष आवश्यक उपाययोजना करणे.
- xiv. शाळा समितीची बैठक किमान दर तीन महिन्यातून एकदा घेण्यात येईल व त्याचे कार्यवृत्त ठेवण्यात येईल.

भाग - ७

(२६) संस्थेत प्रवेश देणे व नावे कमी करणे.

(एक) कोणत्याही अपंग विद्यार्थ्यास विशिष्ट जाती किंवा धर्माचा आहे या कारणावरून प्रवेश नाकारण्यात येणार नाही.

(दोन) अतितीव्र अपंगत्व आहे या कारणावरून कोणत्याही अपंग विद्यार्थ्यास प्रवेश नाकारण्यात येणार नाही.

(तीन) प्रत्येक विद्यार्थ्यांचे आई, वडील किंवा पालक प्रवेशासाठी मुख्याध्यापक/व्यवस्थापकीय अधिक्षक यांचेकडे विहीत नमुन्यात अर्ज करतील.

(चार) जो विद्यार्थी संसर्गजन्य/साथीच्या रोगाने पीडित असल्याचे आढळून येईल त्या कोणत्याही विद्यार्थ्यास संस्थेत प्रवेश देण्यात येणार नाही.

(पाच) संस्था उघडल्यानंतर/शैक्षणिक सत्र सुरु झाल्यानंतर तीस दिवसाच्या कालावधीत नवीन वर्षाकरीता ३१ जुलै पर्यंत संबंधित मुख्याध्यापक/व्यवस्थापकीय अधिक्षक मान्य विद्यार्थी संख्येच्या मर्यादेत प्रवेश देतील. आणि १० ऑगस्ट पर्यंत संबंधित जिल्हा समाज कल्याण अधिकारी जिल्हा परिषद/सहाय्यक आयुक्त, मुंबई शहर/उपनगर यांना रिक्त जागांचा अहवाल सादर करतील. जिल्हा समाज कल्याण अधिकारी जिल्हा परिषद/सहाय्यक आयुक्त, मुंबई शहर/उपनगर हे हयाच प्रवर्गाचा सर्व विशेष शाळा/प्रशिक्षण केंद्रातील रिक्त जागांचा आढावा घेवून रिक्त जागांवर अंतिम प्रवेश देण्याची कार्यवाही शक्य असल्यास ३१ ऑगस्ट पर्यंत करतील.

(सहा) मान्य संख्येपेक्षा जास्तीचे विद्यार्थी ठेवण्या संदर्भात जिल्हा समाज कल्याण अधिकारी जिल्हा परिषद/सहाय्यक आयुक्त, मुंबई शहर/उपनगर, अनाथ मतिमंद बालगृहाचे बाबतीत बालकल्याण समिती, आयुक्त, अपंग कल्याण यांच्या मान्यतेने मान्य विद्यार्थी संख्येपेक्षा जास्तीच्या विद्यार्थ्यांना प्रवेश देता येईल.

(सात) परंतु शासन मान्यते शिवाय या जादाच्या प्रवेशित संख्येवर कोणताही जादाचा कर्मचारी अनुज्ञेय राहणार नाही.

(आठ) विद्यार्थ्यांचे आजारपण, मृत्यूमुळे दुःखी होणे, पालकांची बदली (विद्यार्थ्यांच्या) मुळच्या शाळेपासून त्याने आपले निवासस्थान बदलणे यासारख्या विशिष्ट परिस्थितीत मुख्याध्यापक/व्यवस्थापकीय अधिक्षक हे ३१ जुलै नंतरही मान्य विद्यार्थी संख्येच्या मर्यादेत प्रवेश देतील.

(नऊ) कोणत्याही विद्यार्थ्यास त्याच्या शाळा सोडल्याच्या दाखल्यावर तो ज्या वर्गासाठी अर्हताप्राप्त असल्याचे दर्शविण्यात आले असेल त्या वर्गापेक्षा वरच्या वर्गात प्रवेश दिला जाणार नाही.

(दहा) विद्यार्थ्यास प्रवेश देतेवेळी त्याच्या पालकांनी रितसर सक्षम प्राधिकाऱ्याचा जन्म नोंदणीचा दाखला सादर करणे बंधनकारक राहिल.

- i. एखाद्या विद्यार्थ्याच्या सर्वसाधारण प्रवेश नोंदवहीमध्ये जातीची नोंद घेताना सक्षम प्राधिकाऱ्याने दिलेले जातीचे प्रमाणपत्र सादर केल्याशिवाय जाती विषयी नोंद घेण्यात येवू नये.
- ii. सर्वसाधारण नोंदवहीत जन्मतारीख, जात इ. मध्ये बदल करण्याकरीता संस्थेच्या पटावर नांव असलेल्या विद्यार्थ्याच्या वतीने करण्यात आलेला अर्जच स्विकारण्यात येईल आणि तसा अर्ज कायदेशिरदृष्ट्या स्विकारण्यात येणारी कागदपत्रे सादर करण्यात आली तरच स्विकारण्यात येईल व त्या प्रमाणे शेऱ्याच्या रकान्यामध्ये उक्त प्राधिकाऱ्याच्या आदेशाचा क्रमांक व दिनांक

नमूद करुन तशी नोंद करण्यात यावी लेखी आदेश हा विद्यार्थी शाळेत असेपर्यंत अभिलेख म्हणून जतन करुन ठेवण्यात यावा.

(अकरा) प्रवेशितास रितसर प्रवेश देण्यात येईपर्यंत त्याचे/तिचे नांव सर्वसाधारण नोंदवहीत नोंदविण्यात येवू नये.

(२७) शाळा सोडल्याचा दाखला

(एक) शाळा सोडल्याच्या दाखल्यासाठी करावयाचा प्रत्येक अर्ज आईवडील किंवा पालक लेखी करतील. तथापि सज्जान झालेला विद्यार्थी (मतिमंद वगळून) स्वतःच अर्ज करू शकेल. व शाळा विना विलंब संबंधितास शाळा सोडल्याचा दाखला देईल. कोणत्याही कारणास्तव दाखला देण्याचे नाकारण्यात येणार नाही.

(दोन) शाळा सोडल्याच्या दाखल्यावर शेच्यामध्ये त्याला वरच्या वर्गात घातला, उत्तीर्ण/अनुत्तीर्ण झाला किंवा कसे याबाबतची नोंद घेण्यात यावी.

(२८) शाळा सोडल्याचा दाखल्याची दुबार प्रत

(एक) शाळा सोडल्याच्या दाखल्याची दुबार प्रत पालकांनी मागणी केल्यानंतर सबळ कारण दर्शविणारे सक्षम प्राधिकाऱ्यासमोरचे शपथ पत्र सादर केल्यानंतर लाल शाईने चिन्हांकीत **दुबार प्रत** अशी नोंद घेऊन दुबार प्रत देण्यात यावी.

(२९) प्रवेशितांना उपक्रमातून काढून टाकणे

(एक) खालील कारणास्तव योग्यत्या तितक्या कालावधीपर्यंत विद्यार्थी शाळेतून काढून टाकण्यास किंवा अन्य प्रकारची शिक्षा केली जाण्यास पात्र ठरेल, त्याप्रकरणी आयुक्त अपंग कल्याण किंवा जिल्हा समाज कल्याण अधिकारी जिल्हा परिषद/सहाय्यक आयुक्त, मुंबई शहर/उपनगर हे कार्यवाहीचे निदेश देतील.

(दोन) विद्यार्थ्यांना शाळा सोडल्याच्या व अपंगत्वाच्या (४०% जास्त) खोट्या किंवा बनावट दाखल्याच्या सहाय्याने किंवा कोणत्याही प्रकारची तोतयागिरी करुन शाळेत/प्रशिक्षण केंद्रात प्रवेश मिळविल्याचे किंवा प्रवेश मिळविण्याचा प्रयत्न केल्याचे आढळून आले असेल अशा प्रकरणी.

(तीन) एखादया विद्यार्थ्याला शाळा सोडल्याच्या दाखल्यातील नोंदीमध्ये अनधिकृतपणे फेरबदल केल्याचे आढळून आले असेल अशा प्रकरणी.

(चार) विद्यार्थी कोणत्याही सार्वत्रिक परिक्षेचे संबंधात लबाडी किंवा गैरव्यवहार केल्याबद्दल दोषी असल्याचे आढळून आले असेल अशा प्रकरणी.

(पाच) विद्यार्थी गंभीर गैरवर्तणुकीबद्दल दोषी असल्याचे आढळून येईल अशा प्रकरणी.

(सहा) प्रवेशित विद्यार्थ्यांचे ४० % पेक्षा कमी अपंगत्व असल्यास, तसेच १८ वर्षे वयापेक्षा जास्त वय असल्यास. अशा प्रवेशित विद्यार्थ्यांसाठी अनुदान देय राहणार नाही.

(३०) अभ्यासक्रम व शालेय कार्यक्रम

(एक) शारिरीकदृष्ट्या अपंग मुलांसाठी असणाऱ्या संस्था, खाली उल्लेखलेली विशेष शिक्षणाची अंगे योग्यरीत्या अंमलात आणण्यासाठी पुरेसा व आवश्यक तेवढा कर्मचारी वर्ग नेमतील.

(दोन) औपचारिक व अनौपचारिक शिक्षण साक्षरता, वाचन, लेखन व अंकगणित व अभ्यासानुवर्ती कार्यक्रम.

(तीन) उपचारासाठी शिक्षण, अधुपणा सुधारण्यासाठी व दुरुस्त करण्यासाठी उपाय योजना आणि मुलांच्या शारिरीक पुनर्वसनासाठी तज्ञांनी विहीत केलेले प्रशिक्षण.

(चार) विशेष जीवन तंत्रविषयक शिक्षण, विशेष साधने व उपकरणे आणि अनुकूलित साधने यांचा वापर व देखभाल करण्यासंबंधीचे प्रशिक्षण.

(पाच) विविध कला आणि हस्तव्यवसाय व उचित व्यवसाय यासंबंधीचे प्रशिक्षण.

(सहा) अपंगत्वासह जीवन जगण्याचे शिक्षण म्हणजेच समाजात वावरण्याच्या दृष्टीने जुळते कसे घ्यावे आणि समाजातील विविध व्यवहार कसे पार पाडावेत याबाबतचे प्रशिक्षण.

(सात) पालकांना सल्ला देणे व मार्गदर्शन करणे.

(आठ) प्रत्येक अपंग विद्यार्थ्याला शक्यतोवर मराठी/हिंदी/इंग्रजी माध्यमातून शिक्षण देणे.

(नऊ) शाळा/प्रशिक्षण केंद्र विशेष शिक्षणाच्या विविध अंगामधील विद्यार्थ्यांच्या प्रगतीचा नियतकालिक आढावा घेतला जाण्याची व्यवस्था करील.

(दहा) प्रत्येक अपंग विद्यार्थ्याचा व्यक्तिगत अहवाल (Casefile) ठेवण्यात येईल, यामध्ये इंद्रिय ग्रहण क्षमता/ स्नायु/श्रवणशक्ती व वाचा/यथास्थिती, बुद्धीमत्ता इत्यादीबाबींची नोंद ठेवण्यात येईल. (IEP)

(अकरा) प्रगतीचा अहवाल सत्रनिहाय ठेवण्यात येईल आणि तो विद्यार्थी/पालक/आई-वडील ह्यांना पाहण्यासाठी देण्यात येईल. या अहवालामध्ये शैक्षणिक प्रगती, शारिरीक पुनर्वसन, मानसिक विकास व अन्य क्षमतेचा विकास या बाबी नमूद करण्यात येतील.

(बारा) शैक्षणिक सहली शाळांना/कर्मशाळांना विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक सहली आयोजित करण्याची परवानगी राहिल. तथापी, जिल्ह्यातर्गत सहली सोडून अन्य सहली आयोजित करताना समाज कल्याण विभागास पूर्व कल्पना देणे आवश्यक आहे. सहलीतील विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेची सर्वस्वी जबाबदारी ही संबंधीत संस्थेवर राहिल.

भाग - ८

(३१) विद्यार्थ्यांचे आरोग्य व शरीरस्वास्थ्य

- (एक) अपंग विद्यार्थ्यांचे आरोग्य विषयक सर्व बाबींकडे शाळा/प्रशिक्षण केंद्र व्यवस्थापन व्यवस्थित लक्ष देईल.
- (दोन) शाळा/प्रशिक्षण केंद्रातील विद्यार्थ्यांची आरोग्य विषयक स्वच्छता.
- (तीन) विद्यार्थ्यांची बसण्याची व्यवस्था.
- (चार) मैदानी खेळ व शरीराच्या विविध हालचालींमध्ये चलनशिलता प्रशिक्षण यासह शारिरीक शिक्षण.
- (सहा) रस्ता ओलांडणे, वाहन चालविणे इत्यादी क्रिया करताना सुरक्षिततेला सर्वात अधिक महत्त्व कसे द्यावे याबाबतचे शिक्षण.
- (सात) पिण्याच्या शुध्द पाण्याची व्यवस्था.
- (आठ) शाळा/प्रशिक्षण केंद्राच्या इमारतीमध्ये मानकाप्रमाणे शौचालयाची व्यवस्था व अडथळा विरहित (Accessible) शौचालय असणे अनिवार्य आहे.
- (नऊ) शाळा/प्रशिक्षण केंद्राच्या इमारतीमध्ये अडथळा विरहित वातावरणाच्या सुविधा उपलब्ध असाव्यात.
- (दहा) शाळा/प्रशिक्षण केंद्राच्या आवारात किंवा जवळपास अपायकारक अन्नपदार्थ यांची विक्री होऊ न देणे.
- (अकरा) प्रवेशित विद्यार्थ्यांची दर दोन महिन्याने नियमित आरोग्य तपासणी करून घेण्यात यावी.

भाग - ९

(३२) निधीचे अंशदान:-

- (एक) शाळा/प्रशिक्षण केंद्र, संलग्नित वसतिगृह व मतिमंद बालगृहाच्या विकास कार्यासाठी तसेच सक्षमीकरणासाठी ज्याबाबी शासनाकडून मिळणाऱ्या अनुदानात समाविष्ट होत नाहीत अशा बाबींवरील खर्चासाठी शासनाच्या निधीवर अवलंबून न राहता लोक सहभागातून, खाजगी कंपन्यांच्या कार्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलीटी (CSR) निधी, स्थानिक संस्थेचा ३% निधी अथवा राष्ट्रीय/आंतरराष्ट्रीय निधी इत्यादीतून निधी संकलीत करावा.
- (दोन) शाळा/प्रशिक्षण केंद्राचा/मतिमंद बालगृह प्रमुख इमारत निधी, शालेय दिन किंवा महोत्सव निधी किंवा निरोप समारंभ किंवा वाढदिवस इत्यादि सारख्या प्रसंगी उभारावयाच्या अन्य कोणत्याही निधीकरीता विद्यार्थ्यांना, त्यांच्या आई-वडिलांना, किंवा पालकांना अंशदान देण्यास बंधन करणार नाही.

- (तीन) शाळा/प्रशिक्षण केंद्राला किंवा त्यांच्या व्यवस्थापन संस्थेला विद्यार्थ्यांकडून किंवा विद्यार्थ्यांमार्फत केवळ स्वेच्छेने ध्वजदिन, जागतिक अपंग दिन इत्यादी सारख्या कोणत्याही विशिष्ट कारणांसाठी निधी गोळा करता येईल. तथापि, असा निधी गोळा करताना त्यांच्यावर सार्वजनिक टीका होणार नाही याकडे व्यवस्थापनने काळजीपूर्वक लक्ष द्यावे. अशा प्रकारे गोळा केलेल्या निधीचा हिशोब देण्यात येईल आणि आवश्यक असेल तर हिशोब निरीक्षणासाठी खुले ठेवण्यात येतील.
- (चार) अनुदानित शाळा/प्रशिक्षण केंद्रातील ज्याबाबींवर शासनाकडून वेतन वेतनेत्तर अनुदान देण्यात येते अशासाठी प्रवेशित विद्यार्थ्यांकडून शैक्षणिक शुल्क अथवा अन्य कोणत्याही प्रकारचे शुल्क आकारता येणार नाही
- (पाच) ज्या अनिवासी शाळा/प्रशिक्षण केंद्राकडे स्वतःचे कमीतकमी ७ आसन क्षमता व आवश्यकते नुसार जास्तीत जास्त आसन क्षमतेचे व राज्य परिवहन अधिकाऱ्याकडे म्हणून नोंदणी असलेले वाहन असेल त्या शाळा/प्रशिक्षण केंद्रासाठी मंजूर वाहन चालक व वाहन परिचाराचे एकत्रित वेतन, इंधन व दुरुस्ती खर्च शासनाकडून देय आहे. त्या शाळा/प्रशिक्षण केंद्राने अपंग मुलांना ने-आण करण्यासाठी मोफत सुविधा करून द्यावी.
- (सहा) ज्या अनिवासी शाळा/प्रशिक्षण केंद्राकडे स्वतःचे वाहन नसेल अशा शाळा/प्रशिक्षण केंद्रास शासनाच्या खरेदी धोरणाचे अनुपालन करून परिवहन अधिकाऱ्याकडे स्कूल बस म्हणून नोंदणी असलेले वाहन भाडे तत्वावर घेता येईल त्यावर होणारा खर्च वेतनेत्तर अनुदान मुल्यनिर्धारणासाठी देय राहील.

भाग - १० (एक)

(३३) शाळेची सत्रे

- (एक) शालेय वर्ष दोन सत्रांमध्ये विभागले जाईल. पहिले सत्र जून ते ऑक्टोबर आणि दुसरे सत्र नोव्हेंबर ते एप्रिल असे राहील. सामान्यतः दिवाळी सणाकरीता योग्य होईल अशा रितीने ऑक्टोबर/नोव्हेंबर मध्ये अल्प मुदतीची मोठी सुट्टी राहील.
- (दोन) शैक्षणिक वर्षामध्ये प्रत्यक्ष शाळेचे कामाचे दिवस २५० हून कमी असणार नाहीत.
- (तीन) शालेय शिक्षण विभागाने निर्गमित केलेल्या निर्णयाप्रमाणे शहरी भागाकरीता महानगरपालीका/नगरपालीकेने जाहीर केलेल्या व ग्रामीण भागासाठी जिल्हा परिषदेने सामान्य शाळांसाठी जाहीर केलेल्या सुट्ट्या राहतील.
- (चार) शाळा सर्वसाधारणपणे सहा तास प्रत्यक्ष शिकविण्याचे कामकाज चालेल, कर्मचारी किमान आठ तास शाळेमध्ये उपस्थित असतील.
- (पाच) कडक उन्हाळ्याच्या महिन्यामध्ये शाळेचे तास सकाळी व सहा तासापेक्षा कमी ठेवता येतील मात्र शिकविण्याचे तास दररोज चार तासाहून कमी असू नयेत.

(३४) दिर्घकालीन सुट्ट्या अनुज्ञेय असलेले कर्मचारी -

(एक) शाळांमधील खालील कर्मचाऱ्यांना दिवाळी व उन्हाळी सुट्टी अनुज्ञेय राहिल.

१.विशेष शिक्षक, २. कला/हस्तकला/शारिरीक शिक्षण निदेशक/संगित शिक्षक, ३. काळजीवाहक, ४. निमवैद्यकीय कर्मचारी, ५. वाहन चालक, ६. वाहन परिचर, ७. वसतिगृह अधीक्षक, ८. स्वयंपाकी, ९. मदतनीस, १०. काळजीवाहक/राखणदार, ११. परिचारीका

(दोन) शाळांमधील खालील कर्मचाऱ्यांना दिवाळी व उन्हाळी सुट्टी अनुज्ञेय राहणार नाही.

१.मुख्याध्यापक, २. लेखापाल/वरिष्ठ लिपीक, ३. कनिष्ठ लिपीक, लिपीक-नि-लेखापाल, ४. शिपाई, ५. पहारेकरी, ६. सफाईगार

भाग - १० (दोन)

(३५) प्रशिक्षण केंद्राची सत्रे

(एक) प्रशिक्षण केंद्राची सत्रे ही कुशल व अकुशल व्यवसायाप्रमाणे वेगवेगळी राहतील.

(दोन) कुशल व्यवसाय असणाऱ्या प्रशिक्षण केंद्राची सत्रे ही व्यवसाय शिक्षण व तंत्र शिक्षण संचालनालयाने निर्धारित केल्याप्रमाणे राहतील.

(तीन) कुशल व्यवसाय प्रशिक्षण देणाऱ्या प्रशिक्षण केंद्राच्या कामाचे दिवस व सुट्ट्या व्यवसाय शिक्षण व तंत्र शिक्षण संचालनालयाने निर्धारित केल्याप्रमाणे अथवा औदोगिक प्रशिक्षण संस्थेप्रमाणे राहतील.

(चार) कुशल व्यवसाय प्रशिक्षण देणाऱ्या प्रशिक्षण केंद्रातील कामाचे तास हे व्यवसाय शिक्षण आणि तंत्र शिक्षण संचालनालयाने औदयोगिक प्रशिक्षण संस्थेस ठरवून दिल्याप्रमाणे राहतील.

(पाच) अकुशल व्यवसाय असणाऱ्या प्रशिक्षण केंद्राची सत्रे ही पहिले सत्र जून ते ऑक्टोबर आणि दुसरे सत्र नोव्हेंबर ते एप्रिल असे राहतील. सामान्यतः दिवाळी सणाकरीता योग्य होईल अशा रितीने ऑक्टोबर/नोव्हेंबर मध्ये अल्प मुदतीची मोठी सुट्टी राहिल.

(सहा) अकुशल व्यवसाय प्रशिक्षण देणाऱ्या प्रशिक्षण केंद्राचे शैक्षणिक वर्षामध्ये कामाचे दिवस हे २५० हून कमी असणार नाहीत.

(सात) अकुशल व्यवसाय प्रशिक्षण देणाऱ्या प्रशिक्षण केंद्रास शालेय शिक्षण विभागाने निर्गमित केलेल्या निर्णयाप्रमाणे शहरी भागाकरीता महानगरपालीका/नगरपालीकेने जाहीर केलेल्या व ग्रामीण भागासाठी जिल्हा परिषदेने सामान्य शाळांसाठी जाहीर केलेल्या सुट्ट्या राहतील.

(आठ) अकुशल व्यवसाय प्रशिक्षण केंद्र सर्वसाधारणपणे सहा तास प्रत्यक्ष शिकविण्याचे कामकाज चालेल, कर्मचारी किमान आठ तास शाळेमध्ये उपस्थित असतील.

(नऊ) कडक उन्हाळ्याच्या महिन्यामध्ये प्रशिक्षण केंद्राचे तास सकाळी व सहा तासापेक्षा कमी ठेवता येतील मात्र शिकविण्याचे तास दररोज चार तासाहून कमी असू नयेत.

(३६) दिर्घकालीन सुट्ट्या अनुज्ञेय असलेले कर्मचारी -

(एक) अकुशल व्यवसाय प्रशिक्षण देणाऱ्या प्रशिक्षण केंद्रामधील खालील कर्मचाऱ्यांना दिवाळी व उन्हाळी सुट्टी अनुज्ञेय राहिल.

१. निदेशक, २. कार्यशाळा मदतनीस, ३. वाहन चालक, ४. वाहन परिचर, ५. गृहपाल, ६. स्वयंपाकी, ७. मदतनीस, ८. काळजीवाहक/राखणदार

(दोन) अकुशल व्यवसाय प्रशिक्षण देणाऱ्या प्रशिक्षण केंद्रामधील खालील कर्मचाऱ्यांना दिवाळी व उन्हाळी सुट्टी अनुज्ञेय राहणार नाही.

१. व्यवस्थापकीय अधीक्षक, २. लेखापाल/वरिष्ठ लिपीक, ३. कनिष्ठ लिपीक, लिपीक-नि-लेखापाल/भांडारपाल, ४. शिपाई, ५. पहारेकरी, ६. सफाईगार, ७. पुनर्वसन सामाजिक कार्यकर्ता-नि-सेवायोजन अधिकारी

(तीन) ज्या पूर्णवेळ कर्मचाऱ्यास (कंत्राटी व मानधनावरील कर्मचारी वगळून) दिवाळी व उन्हाळीची सुट्टी अनुज्ञेय राहणार नाही अशा कर्मचाऱ्यांना नियमाप्रमाणे अर्जित रजा अनुज्ञेय राहतील.

(चार) ज्या शाळेस/प्रशिक्षण केंद्रास मुख्याध्यापक/व्यवस्थापकीय अधीक्षकाचे स्वतंत्र पद मंजूर नाही अशा ठिकाणी प्रभारी मुख्याध्यापक/व्यवस्थापकीय अधीक्षक म्हणून जे कर्मचारी कार्यरत आहेत त्यांना दिर्घकालीन सुट्टी अनुज्ञेय राहणार नाही अशा कर्मचाऱ्यांना देखील नियमाप्रमाणे त्या कालावधीतील नियमाप्रमाणे अर्जित रजा अनुज्ञेय राहतील.

(पाच) तसेच दिर्घ सुट्टी अनुज्ञेय असणाऱ्या कर्मचाऱ्यास काही अपरीहार्य कारणास्तव संबंधीत जिल्हा समाज कल्याण अधिकाऱ्याच्या पुर्व परवानगीने ज्या कोणत्याही वर्षातील पूर्ण सुट्टी उपभोगण्यास प्रतिबंध केला असेल त्या वर्षात त्यांना अर्जित रजा अनुज्ञेय राहिल. या रजेचे प्रमाण संपूर्ण सुट्टीच्या कालावधीत न उपभोगल्या सुट्टीचे पूर्ण सुट्ट्यांच्या दिवसांशी जे प्रमाण असेल त्या प्रमाणात वर्षाला तीस दिवस या प्रमाणे अनुज्ञेय असेल मात्र अशी ३०० दिवसांची रजा साठेल तेव्हा रजा अर्जित होण बंद होईल. ही साठलेली अर्जित रजा, रजेच्या नियमाप्रमाणे उपभोग/रजा रोखीकरण करता येईल.

उदाहरण - वर्षभरात ६३ दिवसांची संपूर्ण सुट्टी उपभोगण्यास ज्याला प्रतिबंध केला गेला असेल, अशा कर्मचाऱ्याला ३० दिवस अर्जित रजा घेण्याचा हक्क असेल. तसेच संपूर्ण सुट्ट्यांपैकी २१ दिवस रजा उपभोगण्यास प्रतिबंध केला असेल अशा कर्मचाऱ्याला १० दिवसांची अर्जित रजा मिळण्याचा हक्क असेल आणि त्यापुढे याच प्रमाणात रजा अर्जित होत जाईल.

(सहा) वरील नियमात नमूद असलेल्या दिर्घ कालीन सुट्ट्या (उन्हाळी व दिवाळी) ह्या मतिमंद बालगृह व संलग्नीत शाळा/प्रशिक्षण केंद्रातील कर्मचाऱ्यांना अनुज्ञेय राहणार नाहीत. त्या ऐवजी त्यांना नियमाप्रमाणे अर्जित रजेचा लाभ देण्यात येईल.

(३७) कर्मचाऱ्यांचा कर्तव्य कालावधी

(एक) शाळा /प्रशिक्षण केंद्र हे दररोज सकाळी १० वाजता सुरु होतील. शाळेचे अध्यापनाचे कामकाज मधल्या सुट्टीसह दररोज सहा तास चालेल. परंतु शिक्षक, शिक्षकेत्तर व पूर्णवेळ निमवैद्यकीय कर्मचारी (उपचार तज्ञ) हे किमान आठ तास शाळेच्या कामकाजासाठी शाळेतच उपस्थित राहतील.

- (दोन) अनिवासी शाळा व प्रशिक्षण केंद्रातील कर्मचाऱ्यांना सणासुदीच्या व रविवारच्या सुटटया घेता येतील. मात्र निवासी शाळा व प्रशिक्षण केंद्रातील काळजावाहक/राखणदार, मदतनीस, स्वयंपाकी, सफाईगार पहारेकरी यांना या सुट्टया घेता येणार नाहीत. शाळा/प्रशिक्षण केंद्र प्रमुख योग्य ती तरतूद करून आळीपाळीने या कर्मचाऱ्यांना आठवडयातून एक साप्ताहिक सुट्टी देतील.
- (तीन) वसतिगृह अधीक्षक व गृहपाल हे वसतिगृहाच्या आवारातच राहतील व ते चोवीस तास आपल्या कर्तव्यास बांधील असतील. परंतु प्रत्यक्षात किमान आठ तास ते आपल्या कार्यालयात उपस्थित असतील त्यांना सणासुदीच्या व रविवारच्या शाळा विभागातील कर्मचाऱ्याप्रमाणे सुटटया घेता येणार नाहीत. शाळा/प्रशिक्षण केंद्र प्रमुख हे पर्यायी व्यवस्था करून त्यांना आठवडाची एक दिवस साप्ताहिक सुट्टी देतील. अशी सुट्टी शाळा किंवा प्रशिक्षण केंद्रास सुट्टी असेल त्या दिवशी घेता येणार नाही. संस्थेने निवासाची व्यवस्था करूनही जे वसतिगृह अधीक्षक/गृहपाल वसतिगृहाच्या आवारात राहणार नाही त्या वसतिगृह अधीक्षक/गृहपालवर संस्थेस शिस्तभंगाची कारवाही करता येईल.
- (चार) शाळा/प्रशिक्षण केंद्राचे मुख्याध्यापक/व्यवस्थापकीय अधीक्षक हे आपल्या प्रशासकीय जबाबदाऱ्या सांभाळून आठवडयाचे किमान दहा तास विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष शिकविण्याचे कामकाज करतील.
- (पाच) शाळा/प्रशिक्षण केंद्राच्या शिक्षकेत्तर कर्मचारी वर्गाचे कामाच्या उपस्थितीचे तास, लिपीक वर्गासाठी (कार्यालयीन कर्मचारी) यांचे कामकाज रोज आठ तास चालेल.
- (सहा) शाळा/प्रशिक्षण केंद्राच्या शिक्षकेत्तर निम्नस्तर कर्मचारी (शिपाई, काळजीवाहक, सफाईगार इ.) वर्गाचे कामाच्या उपस्थितीचे तास किमान दररोज नऊ तास चालेल.
- (सात) शाळा/प्रशिक्षण केंद्रातील मुख्याध्यापक/व्यवस्थापकीय अधीक्षक, सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी हे शाळा व प्रशिक्षण केंद्राच्या ठिकाणी (शहर/गावामध्ये) निवासास असतील.
- (आठ) वरील नियमामध्ये काहीही नमूद केले असले तरी, प्रासंगिक गरजेनुसार आवश्यकता भासल्यास उपस्थितांचे तास व कामकाजाची वेळ वाढविण्याचा अधिकार शाळा/प्रशिक्षण केंद्र प्रमुखास असेल.
- (नऊ) अपंगांच्या विशेष शाळा/प्रशिक्षण केंद्र तसेच मतिमंद बालगृह, मनोरंजन केंद्र इत्यादी मधील शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना सुटटयांच्या अथवा रजेच्या कालावधीत देश सोडून बाहेर जायचे झाल्यास त्यासाठी संबंधिताच्या नियुक्तीस प्रशासकीय मान्यता देण्याच्या सक्षम प्राधिकाऱ्याची पुर्व परवानगी घ्यावी लागेल. असे न केल्यास संबंधित कर्मचारी शिस्तभंग विषयक कार्यवाहीस पात्र ठरेल.
- (दहा) काही अपरिहार्य कारणामुळे वसतिगृह अधीक्षक दीर्घ काळ रजेवर गेल्यास अशेवेळी संस्था विशेष शाळा, प्रशिक्षण केंद्र, मतिमंद बालगृह यातील सुयोग्य कर्मचाऱ्यास वस्तीगृह अधीक्षकाचा पदभार देईल. अशा पदभार स्वीकारलेल्या अधीक्षकास वसतिगृह अधीक्षकाची कर्तव्य व जबाबदऱ्या पार पाडाव्या लागतील.

(३८) विद्यार्थ्यांसाठी शिस्तीची तत्त्वे

- (एक) शिस्तीच्या तत्वाचे योग्य रितीने पालन होत आहे याकडे शाळा/प्रशिक्षण केंद्र प्रमुखांनी लक्ष द्यावे. नियमितपणा आणि आज्ञाधारकपणा यांचा आग्रह असावा. बोलण्यातील आणि वागण्यातील आदा व सौजन्य तसेच शारिरीक पोशाखाची स्वच्छता या गोष्टी विद्यार्थ्यांवर बिंबवाव्यात.
- (दोन) विद्यार्थ्यांचे केवळ संस्थेतील वर्तणुकीसंबंधीतच नव्हे तर संस्थेबाहेरील यांच्या सर्व साधारण वर्तणुकीबाबतचा सुध्दा संस्थेने प्राधिकारी विद्यार्थ्यांना जाब विचारू शकतील. याची जाणीव विद्यार्थ्यांना असावी. विद्यार्थ्यांना संस्थेबाहेर कोणतेही आक्षेपार्ह वर्तन केल्याचे समजल्यास किंवा आढळून आल्यास ते शिस्तभंगाच्या कारवाईस पात्र ठरतील.
- (तीन) विद्यार्थ्यांना त्यांच्या शाळेमध्ये कोणत्या शर्तीवर प्रवेश दिला जाईल किंवा ठेवून घेतले जाईल हे सांगण्याचा पुर्ण अधिकार व्यवस्थापनास आहे. विद्यार्थ्यांचे आई-वडील किंवा पालक व्यवस्थापनास अटी घालू शकणार नाही. मात्र अशा शर्ती संहितेतील तरतूदीशी आणि समूचीत प्राधिकाऱ्यांनी वेळोवेळी काढलेल्या अनुदेशांशी सुसंगत असाव्यात.
- (चार) विद्यार्थी कोणत्याही राजकीय कार्यामध्ये भाग घेणार नाहीत.
- (पाच) कोणताही विद्यार्थी वारंवार शिरजोरी करीत असेल किंवा सातत्याने किंवा जाणूनबुजून खोडया करीत असेल किंवा परिक्षेच्या संबंधातील गैरप्रकाराबद्दल दोषी असेल किंवा त्याने गैरशिस्तीचे किंवा गैरवर्तनाने गंभीरकृत्य केले असेल किंवा त्याच्या बरोबरच इतर विद्यार्थ्यांवर त्याचा अहितकारक प्रभाव पडत असल्याने शाळा/प्रशिक्षण केंद्र प्रमुख त्या विद्यार्थ्याची कायमची हकालपट्टी करू शकतील किंवा संस्था प्रमुखाने विनिर्दिष्ट केलेल्या कालावधीपुरते त्या शाळा/प्रशिक्षण केंद्रातून किंवा वसतीगृहातून काढून टाकू शकतील असे करण्याची कारणे लेखी नमुद करावीत. त्या विद्यार्थ्याची हकालपट्टी केल्यानंतर तात्काळ आणि कोणत्याही परिस्थितीत तसे केल्यापासून सात दिवसांच्या आत शाळा/प्रशिक्षण केंद्र प्रमुखाने ती बाब त्या विद्यार्थ्यांचे नावे केलेल्या कार्यवाहीच्या कारणांचा संपुर्ण तपशिलासह संबंधीत जिल्हा समाज कल्याण अधिकारी हयांना कळवावी.
- (सहा) वर शिस्तविषयक नियम हे मतिमंद विद्यार्थ्यांना लागू पडत नसेल तरी त्याबाबतची जाण देण्याची जबाबदारी ही शिक्षकांवर राहिल.

* * *

प्रकरण ४
पुरेसा कर्मचारी वर्ग ठेवणे
भाग - १

(३९) कर्मचारी आकृतीबंध व सेवाभरती

- (एक) प्रत्येक अनुदानित विशेष शाळा/प्रशिक्षण केंद्रामध्ये कर्मचारी वर्ग हा महाराष्ट्र शासन सामाजिक न्याय, सांस्कृतिक कार्य, क्रीडा व विशेष सहाय्य विभाग यांच्या शासन निर्णय क्रमांक इडीडी-२००३/प्र.क्र.३४०/भाग-३/सुधार-२ मंत्रालय विस्तार भवन, मुंबई ४०००३२ दि. १८ ऑगस्ट २००४ व दिनांक ३०/०१/२००६ (परिशिष्ट - २) मधील आकृतीबंधाप्रमाणे किंवा या कर्मचारी आकृतीबंधामध्ये शासन वेळोवेळी जे बदल करील त्याप्रमाणे अनुज्ञेय राहिल.
- (दोन) उक्त आकृतीबंधाप्रमाणे अनुज्ञेय होणारी पदे शासनाकडून संबंधित अनुदानित विशेष शाळा/प्रशिक्षण केंद्र संलग्नीत वसतिगृहांना कर्मचारी पदे प्रत्यक्ष मंजूर करतील.
- (तीन) प्रत्येक वर्षी अनुदानित विशेष शाळा/प्रशिक्षण केंद्र संलग्नीत वसतिगृहातील प्रवेशितांच्या जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर महिन्याच्या बायोमॅट्रीक हजेरी प्रमाणे दरमहाची सरासरी काढून त्या सरासरीप्रमाणे ऑक्टोबर महिन्यामध्ये पटनिर्धारण करून त्याचे आदेश जिल्हा समाज कल्याण अधिकारी जिल्हा परिषद/सहाय्यक आयुक्त, मुंबई शहर/उपनगर निर्गमित करतील.
- (चार) पटनिर्धारणाप्रमाणे निर्धारित केलेली पट संख्येनुसार संबंधित विशेष शाळा/प्रशिक्षण केंद्रा संलग्नीत वसतिगृहांना ज्या कर्मचारी आकृतीबंधानुसार पदे मंजूर करण्यात आलेली आहेत त्या कर्मचारी आकृती बंधाप्रमाणे पदनिश्चिती करतील. सध्या अस्तित्वात असलेल्या कर्मचारी आकृतीबंधाप्रमाणे मंजूर पदापेक्षा जादा पदे पटनिर्धारणाप्रमाणे अनुज्ञेय होत असल्यास ती पदे पट निर्धारण व पद निश्चितीच्या अहवालासह आयुक्तालयास व शासनास कळवतील.
- (पाच) शासनाने अथवा आयुक्तालयाने मंजूर विद्यार्थी संख्येपेक्षा पटनिर्धारणामध्ये पट संख्या कमी झाल्यास त्यासंख्येच्या प्रमाणात कमी होणारे पदे व त्यानुसार अतिरीक्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांची यादी आयुक्तालयास सादर करतील. पट निर्धारण व पद निश्चितीच्या प्रमाणे संस्थेला आस्थापनेवरील पदांमध्ये कपात करावी लागेल. अशी कपात करताना याबाबत शासनाच्या प्रचलित धोरणाप्रमाणे करावी लागेल. अतिरीक्त होणाऱ्या पदांचे वेतन शासनामार्फत देण्यात येणार नाही. आस्थापनेवरील पदावर कपात न केल्यास अतिरीक्त होणाऱ्या पदावरील कर्मचाऱ्यांचे वेतन देण्याची जबाबदारी ही संस्थेची राहिल त्याची जबाबदारी शासनावर राहणार नाही. याबाबत न्यायालयीन बाबी उद्भवल्यास त्यास सर्वस्वी संस्था जबाबदार राहिल.
- (सहा) उक्त प्रमाणे मंजूर व पट निर्धारणाप्रमाणे पद निश्चिती केलेल्या व व्यपगत न झालेल्या पदावर कर्मचारी भरती ही शासनाने वेळोवेळी विहित केलेल्या नियमानुसार करण्यात येईल. नियमबाह्य केलेल्या कर्मचारी भरतीमुळे संबंधित शाळेचे व्यवस्थापन नियमानुसार कारवाईस पात्र राहिल या शिवाय सदर पालक संस्थेचे नांव काळ्या यादीत समाविष्ट करून सदर पालक संस्थेच्या नावाने शासनाच्या कोणत्याही योजना राबविण्यास कायमचे अपात्र ठरविण्यात येईल.
- (सात) वरील आकृतीबंध अंमलात येण्यापूर्वी ज्या विशेष शाळा/प्रशिक्षण केंद्रांना पुर्वीच्या कर्मचारी आकृतीबंधाप्रमाणे पद मंजूर करण्यात आलेली आहे. अशी पदे नवीन आकृतीबंधाप्रमाणे

- अतिरीक्त ठरत असल्यास किंवा व्यपगत होत असल्यास ती पदे कोणत्याही परिस्थितीत संबंधित संस्थेस भरता येणार नाहीत.
- (आठ) नवीन आकृतीबंधाप्रमाणे पुर्वीच्या जुन्या विशेष शाळा/प्रशिक्षण केंद्रांना नव्याने अनुज्ञेय होणारी पदे शासन मान्यतेशिवाय भरता येणार नाहीत. अशा पदांवर केलेली कर्मचारी भरती बेकायदेशीर राहिल व अशा कर्मचाऱ्यांच्या वेतन व भत्त्याची जबाबदारी शासनावर राहणार नसून ती पूर्णतः संबंधित पालक संस्थेची असेल.
- (नऊ) अनुदानित विशेष शाळा/प्रशिक्षण केंद्रामध्ये रिक्त झालेल्या पदांवर आयुक्तालय स्तरावरील प्रशिक्षण यादीतील ज्येष्ठतेनुसार कर्मचाऱ्यांचे समायोजन करून त्यांना नियुक्ती देणे संस्थेस बंधनकारक राहिल. समायोजनाने नियुक्ती करतांना दिव्यांग कर्मचाऱ्याचा समायोजनमध्ये प्राधान्याने विचार करण्यात येईल.
- (दहा) ज्या संस्थांनी भारतीय पुनर्वास परिषदेने प्रमाणित केलेल्या पुनर्वसन व्यावसायिका व्यतिरिक्त कर्मचाऱ्यांची नियुक्ती केलेली असेल असे कर्मचारी व नियुक्ता प्राधिकारी म्हणून संस्थेच्या कार्यकारी मंडळातील प्रत्येक सदस्य वैयक्तिक व सामुहीकरित्या तसेच अशा नियुक्तीस प्रशासकीय मान्यता देणारा सक्षम अधिकारी भारतीय पुनर्वास परिषद अधिनियम १९९२ मधील कलम १३ उपकलम ३ अन्वये एक वर्षे कैद किंवा एक हजार रुपये दंड किंवा दोन्हीही शिक्षेस पात्र राहतील.
- (अकरा) प्रशिक्षण यादीवर उमेदवार उपलब्ध नसल्यास ना-हरकत प्रमाणपत्र आयुक्तालयाकडून प्राप्त झाल्यानंतरच उमेदवार भरती करावी. ना हरकत प्रमाणपत्राशिवाय कोणतीही भरती केलेली असल्यास सदरची सेवाभरती बेकायदेशीर समजण्यात येईल. याबाबतची कोणतीही न्यायालयीन अथवा आर्थिक बाबीची सर्वस्वी जबाबदारी शासनावर राहणार नसून ती संबंधित संस्थेची राहिल.
- (बारा) संबंधित संस्थेने ना हरकत प्रमाणपत्राशिवाय नियुक्त केलेल्या कर्मचाऱ्यास आयुक्तालय स्तरावर ठेवण्यात आलेल्या प्रशिक्षण यादीमध्ये तो संबंधित पदाची आवश्यक अर्हता व पात्रता धारणकरीत असलातरी त्यास समावेश होण्याचा हक्क राहणार नाही.
- (तेरा) विशेष शिक्षक, कला शिक्षक व भौतिकोपचार तज्ञ, मानसोपचार तज्ञ, व्यवसायोपचार तज्ञ, वाचा उपचार तज्ञ, चलनवलन अवयव निदेशक इत्यादी पदांची संवर्ग निहाय स्वतंत्र प्रशिक्षण यादी आयुक्तालय स्तरावर ठेवण्यात येईल.
- (चौदा) भारतीय पुनर्वास अधिनियम १९९२ नुसार जे व्यवसायीक अपंग क्षेत्रात कार्य करू इच्छित आहेत अशा व्यावसायीकांनी पुनर्वास परिषदेकडे नोंदणी असणे आवश्यक आहे तसेच सदर नोंदणी प्रमाणपत्राचे नुतनीकरण असणे बंधनकारक राहिल.
- (पंधरा) विशेष शाळा/प्रशिक्षण केंद्रामध्ये कार्यरत कर्मचाऱ्यांची गुणवत्ता सुधारण्यासाठी आयुक्तालय स्तरावरून प्रशिक्षण घेऊन चाचणी घेण्यात येईल. व सदर चाचणीत कर्मचाऱ्यांची गुणवत्ता आढळून आली नाहीतर अशा कर्मचाऱ्यांवर प्रशासकीय कार्यवाही (वार्षिक वेतनवाढ रोखणे/सेवेतून कमी करणे) करण्यात येईल.

(सोळा) विशेष शाळा/प्रशिक्षण केंद्रामधील मंजूर पद बरेच दिवस रिक्त ठेवल्यास दंडात्मक कार्यवाही करण्यात येईल व सदर दंडाची रक्कम संस्थेच्या स्वनिधीतून वसूल करण्यात येईल.

(सतरा) मतिमंद बालगृहांना शासनाच्या दिनांक ०८ जून २०१४ च्या शासनाच्या निर्णयाप्रमाणे तसेच शासन यात वेळोवेळी बदल करेल त्याप्रमाणे कर्मचारी आकृतीबंध लागू राहील. तसेच शाळा/प्रशिक्षण केंद्राप्रमाणे पट निर्धारण व कर्मचारी निश्चितीच्या तरतुदी वगळता इतर सेवाभरती प्रक्रीय व नियम लागू राहतील.

(अठरा) ज्या नोंदणी प्रमाणपत्र प्राप्त विनाअनुदानित अंपंगांच्या विशेष शाळा/प्रशिक्षण केंद्र व संलग्नित वसतिगृहे भविष्यात शासनाच्या अनुदानाची मागणी करणार आहेत त्यांना नियम ३९ (एक) प्रमाणे कर्मचारी वृंद ठेवणे व सेवा भरती प्रक्रीय व नियमांचे अनुपालन करणे बंधनकारक असेल.

(४०) शिक्षक संवर्गातील कर्मचारी नियुक्ती

(एक) संस्थांनी पुढील शैक्षणिक वर्ष सुरु होण्यापुर्वी एक वर्ष अगोदर संभाव्य रिक्त होणाऱ्या शिक्षक/निदेशक संवर्ग पदांची यादी आरक्षणाच्या संवर्गाप्रमाणे तयार करुन आयुक्तालयाकडे पाठवावी.

(दोन) आयुक्तालयस्तरावर अतिरिक्त कर्मचाऱ्यांची पद निहाय व आरक्षण निहाय प्रतीक्षा यादी तयार करण्यात येईल. ही यादी आयुक्तालयाच्या संकेत स्थळावर प्रसिध्द करण्यात येईल. आयुक्तालयस्तरावर प्रसिध्द केलेल्या यादीतील उमेदवाराची रिक्त पदावर समायोजनाने नियुक्ती करणे संस्थेस बंधनकारक राहील.

(तीन) अतिरिक्त संवर्गाच्या प्रतीक्षा यादीतून कर्मचारी उपलब्ध नसल्यास संबंधित संस्थेने विहित नमुन्यात व आवश्यक त्या कागदपत्रांसह ना-हरकत प्रमाणपत्र मागणीचा प्रस्ताव संबंधित जिल्हा समाज कल्याण अधिकारी जिल्हा परिषद/सहाय्यक आयुक्त, मुंबई शहर/उपनगर मार्फत आयुक्तालयास सादर करावा लागेल.

(चार) अतिरिक्त संवर्गाच्या यादीतून अथवा प्रतीक्षा यादीतून उमेदवार उपलब्ध नसल्यास अशा पदाकरीता आयुक्तालयाकडून ना-हरकत प्रमाणपत्र देण्यात येईल.

(पाच) ना-हरकत प्रमाणपत्र प्राप्त झाल्यानंतर राज्यातील अनुदानित विशेष शाळा व प्रशिक्षण केंद्रामधील शिक्षक/निदेशक पदांची भरती शासनाच्या प्रचलित भरतीच्या कार्यपद्धती नुसार भरती प्रक्रीय संस्थेस राबविता येईल.

(सहा) वरील प्रमाणे नियुक्त न केलेल्या शिक्षक/निदेशक कर्मचाऱ्यांना शासनाकडून प्रशासकीय मान्यता, वेतन, समायोजन, भविष्य निर्वाह निधी, निवृत्ती वेतन, चटोपाध्याय वेतनश्रेणी, रजा, वैद्यकीय प्रतीपुर्ती इत्यादी कोणतेही लाभ दिले जाणार नाहीत तसेच अशी सेवाभरती बेकायदेशीर समजण्यात येईल याबाबतची कोणतीही न्यायालयीन अथवा आर्थिक बाबींची जबाबदारी शासनावर राहणार नाही ती संस्थेची राहील.

(सात) सेवाभरती प्रक्रीयेचा अवलंब करुन निवड झालेल्या शिक्षक/निदेशक संवर्गातील कर्मचाऱ्यांस/समायोजित कर्मचाऱ्यास संबंधित संस्थेने तात्काळ रुजू करुन घेणे बंधनकारक

राहील. अशा प्रशासकीय मान्यतेसाठी पात्र शिक्षक/निदेशक पदावरील कर्मचाऱ्यांस संबंधित जिल्हाचे मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद व मुंबई शहर/उपनगर या जिल्हयाकरीता प्रादेशिक उपायुक्त, समाज कल्याण, कोकण विभाग (सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण मुंबई शहर/उपनगर यांचेकडून प्राप्त झालेल्या प्रस्तावाप्रमाणे) तो कर्मचारी प्रत्यक्ष रुजू झाल्याच्या दिनांकापासून त्यास एक महिन्याचे आत तपासून प्रशासकीय मान्यता देणे बंधनकारक राहील.

(४१) शिक्षकेत्तर संवर्गातील कर्मचारी नियुक्ती

- (एक) उक्त कर्मचारी आकृतीबंध व सेवाभरती, नियम (३९) (नऊ) मध्ये नमूद केल्याप्रमाणे शिक्षकेत्तर संवर्गातील कर्मचारी भरती उमेदवारांच्या उपलब्धतेनुसार व ज्येष्ठतेप्रमाणे प्रतीक्षा यादीतून करण्यात येईल.
- (दोन) प्रतीक्षा यादीमध्ये उमेदवार उपलब्ध नसल्यास अशा पदाकरीता आयुक्तालयाकडून ना-हरकत प्रमाणपत्र देण्यात येईल.
- (तीन) ना-हरकत प्रमाणपत्र दिल्यानंतर राज्यातील अनुदानित विशेष शाळा व प्रशिक्षण केंद्रामधील रिक्त असलेल्या व ना-हरकत प्रमाणपत्र प्राप्त झालेल्या पदांवर शासनाने विहित केलेल्या नियमानुसार संस्था स्तरावर पदभरती प्रक्रीया राबविण्यात येईल.
- (चार) ना-हरकत प्रमाणपत्र प्राप्त झाल्यानंतर संबंधित संस्थेने ना-हरकत प्रमाणपत्राच्या दिनांकापासून एक वर्षाच्या आत विहित भरती प्रक्रीयेचा अवलंब करून कर्मचारी भरती करणे संबंधित संस्थेवर बंधनकारक राहील. सदर एक वर्षाच्या कालावधीत भरती प्रक्रीया पूर्ण न झाल्यास सदरचे ना-हरकत प्रमाणपत्रा वैधता संपुष्टात येईल व तदनंतर संस्थेस ना-हरकत प्रमाणपत्राकरीता नव्याने प्रस्ताव सादर करणे बंधनकारक राहील.
- (पाच) सेवाभरती प्रक्रीयेचा अवलंब करून निवड झालेल्या शिक्षकेत्तर संवर्गातील कर्मचाऱ्यांस/समायोजित कर्मचाऱ्यास संबंधित संस्थेने तात्काळ रुजू करून घेणे बंधनकारक राहील. अशा प्रशासकीय मान्यतेसाठी पात्र कर्मचाऱ्यांस संबंधित जिल्हाचे मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद व मुंबई शहर/उपनगर या जिल्हयाकरीता प्रादेशिक उपायुक्त, समाज कल्याण, कोकण विभाग (सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण मुंबई शहर/उपनगर यांचेकडून प्राप्त झालेल्या प्रस्तावाप्रमाणे) हे तो कर्मचारी प्रत्यक्ष रुजू झाल्याच्या दिनांकापासून प्रशासकीय मान्यता देतील.
- (सहा) सेवाभरती प्रक्रीयेचा अवलंब करून निवड झालेल्या शिक्षकेत्तर संवर्गातील कर्मचाऱ्यांस/समायोजित कर्मचाऱ्यास संबंधित संस्थेने रुजू करून घेण्यास नकार दिला अथवा टाळाटाळ करत असल्याचे निदर्शनास आल्यास किंवा तशी खात्री झाल्यास त्या संस्थेद्वारा चालविण्यात येणाऱ्या विशेष शाळा/प्रशिक्षण केंद्राचे शासनाकडून देण्यात येणारे वितीय सहाय्य/अनुदान स्थगित करण्याची कारवाई आयुक्तालयाकडून विनाविलंब करण्यात येईल.

(सात) सेवाभरती प्रक्रीयेचा अवलंब करुन निवड झालेल्या कर्मचाऱ्यास//समायोजित कर्मचाऱ्यास रुजू करुन घेण्यास संस्थेने विनाकारण विलंब केल्यास किंवा तसे निदर्शनास आल्यास संबंधित कर्मचारी ज्या दिनांकास संबंधित विशेष शाळेत/प्रशिक्षण केंद्रात रुजू होण्यास गेला असता त्या दिनांकापासून ते तो प्रत्यक्ष रुजू झालेल्या दिनांकापर्यंतच्या कालावधीचे संबंधित पदाचे वेतन व भत्ते संस्थेच्या स्वनिधीतून देणे बंधनकारक राहील.

(आठ) विशेष शाळेचे / प्रशिक्षण केंद्राचे कामकाज प्रभावी होण्याच्या हेतूने संस्थेस आवश्यकतेनुसार एका अधिकाऱ्याची नियुक्ती प्रशासकीय अधिकारी म्हणून करता येईल. संस्थेने व शाळा समितीने प्रदान केलेल्या आधिकाराचा वापर करुन सदर प्रशासकीय अधिकारी व्यवस्थापन बाबत कामकाज करेल व्यवस्थापनच्या वतिने प्रशासकीय अधिकारी यानी दिलेल्या आदेशाचे पालन कर्मचाऱ्यास करावे लागेल अधिकाऱ्यास वेतन देण्याची जबाबदारी संबंधित संस्थेची राहील. परंतु अशा प्रकारच्या नियुक्तीची माहिती शासनास देणे आवश्यक राहील.

(४२) नियुक्ती करीता पात्रता

(एक) शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी नियुक्तीसाठी संबंधित पदास शासनाने शा. नि. १८/०८/२००४ च्या परिशिष्टामध्ये नमुद केल्याप्रमाणे शैक्षणिक अर्हता व प्रशिक्षणाची अट राहील. यामध्ये शासन वेळोवेळी बदल करेल ते लागू राहतील. कर्णबधिरांच्या विशेष शाळेमध्ये विशेष शिक्षक नियुक्ती करताना ज्या उमेदवारांची सांकेतिक भाषा (Sign Language) चे मान्यता प्राप्त संस्थेकडून प्रशिक्षण पुर्ण झाले आहे त्या उमेदवारास गुणवत्ता यादीमध्ये अधिक गुण मिळण्यास पात्र राहतील.

(दोन) नियुक्तीसाठी उमेदवाराचे कमाल व किमान वयोमर्यादा तसेच वयोमर्यादेतील शिथिलता ही शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाने वेळोवेळी निर्धारित केलेल्या धोरणाप्रमाणे राहील.

(तीन) नियुक्तीसाठी सामाजिक आरक्षण व समांतर आरक्षण (अपंग, स्वातंत्र सैनिक, प्रकल्पग्रस्त, महिला, खेलाडू इ.) हे शासनाने वेळोवेळी निर्धारित केलेल्या धोरणाप्रमाणे राहील.

(चार) शिक्षक व शिक्षकेत्तर मधील कर्मचाऱ्यांची नियुक्ती करताना ५०% पदे ही अपंग संवर्गातून समांतर पद्धतीने भरण्यास व त्याच शाळा/प्रशिक्षण केंद्रामधील शिक्षण घेतलेल्या विद्यार्थ्यांना प्राधान्य देण्यात यावे.

(पाच) कर्णबधिरांच्या विशेष शाळेमध्ये विशेष शिक्षक नियुक्त करताना ५०% शिक्षक हे Indian Sign Language अभ्यासक्रम पुर्ण केलेले व इतर ५०% हे Oral u Aoral पद्धतीने संवाद साधणाऱ्या प्रशिक्षित शिक्षकाची नियुक्ती करावी.

(४३) पदोन्नतीने मुख्याध्यापक/व्यवस्थापकीय अधीक्षक पदावर नियुक्ती करताना संस्थेतील/विशेष शाळा/प्रशिक्षण केंद्रातील सेवा ज्येष्ठता, मागील पाच वर्षांच्या गोपनीय अहवालाची प्रती, संस्थेचा ठराव विचारात घेऊन पदोन्नतीने विशेष शिक्षक / निदेशक यांना मुख्याध्यापक/व्यवस्थापकीय अधीक्षक पदावर नियुक्ती देण्यात येईल, तसेच प्रथम नियुक्तीच्या वेळी विशेष शिक्षक प्रशिक्षण (डी.एस.ई.एम.आर.) प्राप्त असलेल्या कला शिक्षकास सेवा ज्येष्ठता व मागील पाच वर्षांच्या गोपनीय अहवालास अनुसरून मुख्याध्यापक / व्यवस्थापकीय अधीक्षक

पदी पदोन्नती देण्यात येईल. आयुक्त, अपंग कल्याण, पुणे यांच्या ना-हरकत प्रमाणपत्राची आवश्यकता नाही.

- (४४) मुख्याध्यापक/व्यवस्थापकीय अधिकाऱ्याच्या पदोन्नतीसाठी पात्र असलेल्या विशेष शिक्षक/निदेशकांतील ज्येष्ठतेनुसार शिक्षक/निदेशकाने मुख्याध्यापक/व्यवस्थापकीय अधिकाऱ्याच्या पदाची पदोन्नती नाकारल्यास संस्थेतील त्याहून कनिष्ठ असलेल्या परंतु ज्येष्ठतेस पात्र विशेष शिक्षक/निदेशकास मुख्याध्यापक/व्यवस्थापकीय अधिकाऱ्याच्या पदी पदोन्नती देता येईल. या परिस्थिती मध्येही प्रथम नियुक्तीच्या वेळी विशेष शिक्षक प्रशिक्षण प्राप्त असलेल्या कला शिक्षकास सेवा ज्येष्ठता व मागील पाच वर्षांच्या गोपनीय अहवालास अनुसरून मुख्याध्यापक / व्यवस्थापकीय अधिकाऱ्याच्या पदी पदोन्नती देण्यात येईल. आयुक्त, अपंग कल्याण, पुणे यांच्या ना-हरकत प्रमाणपत्राची आवश्यकता नाही.
- (४५) मुख्याध्यापक/व्यवस्थापकीय अधिकाऱ्याचे हे पद पूर्णवेळ मंजूर नसलेल्या विशेष शाळा / प्रशिक्षण केंद्रात संस्था नियमास अनुसरून सुयोग्य शिक्षकास/निदेशकास मुख्याध्यापक/व्यवस्थापकीय अधिकाऱ्याच्या पदाचा पदभार देईल.

पदावनती:-

- (४५) ज्या कर्मचार्यास पदोन्नतीची संधी आहे, अशा कर्मचार्यांना पदोन्नती मिळाली व अशा पदोन्नतीच्या पदावर काही अपरीहार्य कारणास्तव त्या पदावर त्याची काम करण्याची इच्छा नसल्यास स्वेच्छेने समाज कल्याण अधिकारी यांचेसमोर पदावनती स्विकारून पूर्वीच्या पदावर काम करण्याचे शपथपत्र देईल व त्यानंतरच अशा कर्मचार्यांची संस्थेस पदावनती करता येईल. पदावनतीमुळे रिक्त झालेल्या पदावर सेवाज्येष्ठतेप्रमाणे व प्रचलित नियमाप्रमाणे पदोन्नती देऊन ते पद भरण्यात येईल. तथापि पदावनतीचे पद संस्थेत रिक्त असले पाहिजे.
- (४६) संस्थेतील विशेष शिक्षक/निदेशकामधून मुख्याध्यापक/व्यवस्थापकीय अधिकाऱ्याच्या पदी पदोन्नती देण्यासाठी पात्र उमेदवार उपलब्ध नसल्यास संस्था संबंधीत सक्षम समाज कल्याण अधिकारी यांच्या पूर्वपरवानगीने शासनाने विहित केलेल्या सेवा भरतीच्या नियमांचा अवलंब करून मुख्याध्यापक/व्यवस्थापकीय अधिकाऱ्याचे पद भरण्यात यावे.
- (४७) पदोन्नतीने मुख्याध्यापक/व्यवस्थापकीय अधिकाऱ्याच्या पदी कार्यरत कर्मचार्याने आपल्या पदाचे कर्तव्य करतांना कसूर केल्यास संस्था जिल्हा समाज कल्याण अधिकारी/ सहायक आयुक्त मुंबई शहर आणि उपनगर यांचेकडे तसा अहवाल सादर करेल व जिल्हा समाज कल्याण अधिकारी/ सहायक आयुक्त मुंबई शहर आणि उपनगर यांचेकडे तीन महिन्यांचे आत सुनावणी घेऊन संबंधित कर्मचार्याचा मुख्याध्यापक/व्यवस्थापकीय अधिकाऱ्याच्या पदाचे पदावनतीबाबत व इतर योग्य त्या कारवाई बाबत संस्थेस निर्देश देईल.
- (४८) व्यवस्थापनाने शाळेचा प्रमुख म्हणून केलेल्या नियुक्तीमुळे कोणत्याही प्रकारे व्यथित झालेला शिक्षक, अशा नियुक्तीच्या दिनांकापासून तीस दिवसांच्या आत आयुक्त अपंग कल्याण आयुक्तालय पुणे यांचाकडे अपील करू शकेल.

भाग - २

(४९) विशेष शाळा/प्रशिक्षण केंद्र प्रमुखाची (मुख्याध्यापक/व्यवस्थापकीय अधीक्षक) जबाबदारी

व्यवस्थापन पर्यवेक्षणाच्या व नियंत्रणाच्या अधिन राहून संस्थेचा प्रशासकीय व शैक्षणिक प्रमुख म्हणून काम करणारा प्रमुख पुढील गोष्टीकरीता जबाबदार असेल.

(एक) शाळा/प्रशिक्षण केंद्राचा दर्जा सुधारणे.

(दोन) नेमून दिलेले अध्यापकीय काम पार पाडणे.

(तीन) शैक्षणिक/प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन करण्यास व ते पार पाडण्यास सहाय्य करणे.

(चार) विद्यार्थ्यांना प्रवेश देणे, संस्थेमध्ये शिस्त ठेवणे.

(पाच) हिशोब ठेवणे.

(सहा) शाळा/प्रशिक्षण केंद्र करीता ग्रंथालय, प्रयोगशाळा आणि तो ज्या शाळेचा/प्रशिक्षण केंद्राचा प्रमुख असले त्याच शाळा/ प्रशिक्षण केंद्र संलग्नीत वसतिगृहावर नियंत्रण ठेवणे.

(सात) संस्थेच्या प्रश्नासंबंधीचा पत्र व्यवहार.

(आठ) अभ्यासक्रम विषयक अभ्यासानुवर्ती कार्यक्रमाचे आयोजन व पर्यवेक्षण आणि अभिलेख ठेवणे.

(नऊ) नियम विनियम आणि विशेष शाळा/प्रशिक्षण केंद्र संहिता यामधील तरतुदी आणि शासनाने दिलेले अन्य आदेश आणि व्यवस्थापनाने वेळोवेळी दिलेल्या संस्थेच्या प्रशासनासंबंधीचे आदेश यांचे अनुपालन करणे.

(दहा) परीक्षांवर पर्यवेक्षण करणे व त्या आयोजित करणे तसेच अंतर्गत गुणांकनासंबंधीचे काम आणि नेमून दिल्याप्रमाणे परीक्षेसंबंधीचे अन्य काम करणे.

(अकरा) सहाय्यक शिक्षक अन्य कर्मचारी वर्ग यांच्या कामाचे मूल्यमापन करणे आणि संस्थेच्या कर्मचाऱ्यांची सेवापुस्तके अद्यावत ठेवणे.

(बारा) संस्थेमधील मुलांकरीता वैद्यकीय व निमवैद्यकीय तज्ञ व्यक्तीकडून प्रशिक्षण पुनर्वसन कार्यक्रम यथोचितरित्या राबविला जात आहे याची खात्री करून घेणे.

(तेरा) संस्थेच्या व्यवस्थापनाने/शाळा समितीने वेळोवेळी नेमून दिले असेल असे संस्थेचे संघटन विषयक आणि प्रशासनासंबंधीचे अन्य कोणतेही काम पार पाडणे.

(४९) कर्मचाऱ्यांची कर्तव्य:-

(अ) मुख्याध्यापक/व्यवस्थापकीय अधीक्षक यांची शैक्षणिक कर्तव्य:

(एक) शैक्षणिक बाबी संबंधीची कर्तव्य शाळा प्रमुख/प्रशिक्षण केंद्र प्रमुख तो स्वतः शिकवित असलेल्या तासिकाबाबत शिक्षक म्हणून जी कर्तव्य पार पाडीत असेल, त्याच्या व्यतिरिक्त शासन व शाळा समिती वेळोवेळी देईल अशा सुचनांच्या अधिन राहून पुढील कर्तव्यही पार पाडील.

(दोन) त्यांच्या शाळा/प्रशिक्षण केंद्रातील सर्व विद्यार्थ्यांना सक्षम व परिणामकारक शिक्षण तसेच शारिरीक शिक्षणही मिळावे याची सर्वसाधारण जबाबदारी त्याच्यावर राहिल.

(तीन) तो शाळा/प्रशिक्षण केंद्रात वेळेवर हजर राहील शाळेच्या नेमून दिलेल्या वेळात उपस्थित राहील आपले संपूर्ण लक्ष शाळा/प्रशिक्षण केंद्राच्या कामावर केंद्रीत करील आणि शाळा/प्रशिक्षण केंद्राच्या वेळात कोणतेही खाजगी काम करणार नाही.

(चार) शिक्षकांच्या कामावर प्रमाणाचे नियमन व नियंत्रण करण्याची आणि शाळा/प्रशिक्षण केंद्रातील शिक्षणाचा दर्जा चांगला राहील याची काळजी घेण्याची जबाबदारी त्यांच्यावर राहील.

(पाच) नियोजन व मुल्यांकन यासाठी स्थूल मार्गदर्शक तत्वे ठरवून देण्याची जबाबदारी त्याची असेल.

(सहा) शाळा/प्रशिक्षण केंद्र शाळा समितीशी विचार विनमय करून क्रमीक पुस्तके निदेश पुस्तके, व्यवसाय पुस्तिका (Work book) इत्यादी विहीत करील.

(सात) अभिमुखीकरण (Orientation) पाठयक्रम घेवून तो यशस्वीरित्या पूर्ण करील.

(आठ) शाळा/प्रशिक्षण केंद्रातील निवासी/अनिवासी विद्यार्थ्यांच्या सातत्याने शैक्षणिक व सर्वांगीण प्रगतीकडे लक्ष देईल. विद्यार्थ्यांची असमाधानकारक प्रगती सातत्याने दिसून आल्यास शाळा/प्रशिक्षण केंद्र प्रमुखास जाब विचारण्यात येईल.

(नऊ) मुलांचे शिक्षण, प्रशिक्षण व कल्याण याविषयी सक्षम प्राधिकारी/व्यवस्थापन ठरवून देईल अशी कोणतीही कर्तव्य विनातक्रार करेल.

(ब) मुख्याध्यापक/व्यवस्थापकीय अधिक्षक यांची सर्वसाधारण प्रशासन विषयक बाबीसंबंधातील कर्तव्य

(एक) शाळा/प्रशिक्षण केंद्राचे कामकाज सुरळीतपणे व कार्यक्षमतेने चालावे यासाठी तो शासनाला व व्यवस्थापनाला जबाबदार असेल.

(दोन) शाळा/प्रशिक्षण केंद्रातील उपस्थिती वाढावी यासाठी तो पुढील गोष्टींद्वारे सर्वतोपरी प्रयत्न करील.

(१) विद्यार्थ्यांच्या पालकांना, विद्यार्थ्यांना नियमितपणे शाळा/प्रशिक्षण केंद्रात हजर रहावे यासाठी प्रवृत्त करणे.

(२) अनुपस्थित राहणाऱ्या विद्यार्थ्यांच्या पालकांशी आपल्या सहाय्यकाच्या मदतीने संपर्क साधणे त्यांच्या अनुपस्थितीची किंवा अनियमित उपस्थितीची कारणे जाणून घेणे व त्यांच्या मुलांना नियमितपणे शाळा/प्रशिक्षण केंद्रात येतील या करिता त्यांना प्रवृत्त करणे.

(तीन) विद्यार्थ्यांने किंवा त्याच्या पालकाने अर्ज केल्यावर त्यांना शाळा/प्रशिक्षण केंद्र सोडल्याचे प्रमाणपत्र किंवा सर्वसाधारण नोंदवहीतील उतारा देईल.

(चार) विहीत केलेल्या वेळापत्रकाच्या चौकटीनुसार दरवर्षी कामाच्या दिवसाच्या व सुटटयांची संख्या निश्चित करील आणि शाळा/प्रशिक्षण केंद्राचे वेळापत्रक तयार करील.

(पाच) शाळा/प्रशिक्षण केंद्राच्या सर्व नोंदवहया व अभिलेख योग्यरितीने ठेवण्याची जबाबदारी त्यांच्यावर असेल.

(सहा) तो आपल्या शाळा/प्रशिक्षण केंद्रातील मुलांमध्ये स्वच्छतेच्या व नीटनेटकेपणाच्या सवयी लावील आणि त्याच्या वर्तणूकीबाबत व शिस्तीबाबत जबाबदार असेल आणि तसेच त्याला आपल्या सहाय्यकामध्ये काही गैरवर्तणूकीचे किंवा शिस्तभंगाचे प्रसंग घडलेले आढळल्यास त्याबाबत ताबडतोब व्यवस्थापनास व शासनास कळवील.

- (सात) तो आपल्या सहाय्यकांच्या कामाचे पर्यवेक्षण, नियंत्रण व समन्वयन करील त्यांच्या कार्यक्षमतेबाबत व शिस्तभंगाचे प्रसंग घडलेले आढळल्यास त्याबाबत ताबडतोब व्यवस्थापनास व शासनास कळवील.
- (आठ) आपल्या सहाय्यकांच्या कामाचा रोजनामा ठेवील.
- (नऊ) दर आठवड्याला शिक्षकांच्या किमान दोन पाठांना हजर राहून अभिक्षण करील व त्यांचा अभिलेख ठेवील आणि सहाय्यक प्रमुखाने किंवा पर्यवेक्षणाने किंवा दोघांनीही ठेवलेल्या रोजनाम्याची नियतकालिक तपासणी करील.
- (दहा) त्याच्या शाळा/प्रशिक्षण केंद्रातील विद्यार्थ्यांमध्ये जातीय सलोखा व सदभावना वाढण्यासाठी प्रयत्न करील आणि कोणत्याही विद्यार्थ्याला त्याच्या जातीच्या व समाजाच्या कारणास्तव कोणतीही भेदभावाची वागणूक दिली जात नाही. याबद्दल खातर जमा करून घेईल.
- (अकरा) आपल्या शाळा/प्रशिक्षण केंद्रातील कर्मचाऱ्यांना नैमित्तिक रजा मंजूर करील.
- (बारा) विभागाच्या निदेशानुसार शाळा/प्रशिक्षण केंद्राच्या जागेचा वापर कायदेशीर गोष्टीसाठी केला जाईल. याबद्दल असेल आणि सर्वसाधारणतः व्यवस्थापनाच्या गरजेनुसार आणि विशेष करून विभागाच्या गरजेनुसार विविध परिक्षा सुरळीतपणे आयोजित करण्यासाठी सर्व प्रकारचे सहाय्य देईल.
- (तेरा) शाळा/प्रशिक्षण केंद्र समितीच्या बैठकी बोलावण्याची व्यवस्था करील.
- (चौदा) शासनाच्या विभागाकडून वेळोवेळी मागविण्यात येईल ती सर्व माहिती वेळच्या वेळी पुरवील.
- (पंधरा) शाळा/प्रशिक्षण केंद्राच्या सर्व प्रकारच्या मालमत्तेची योग्य प्रकारे काळजी घेतली जात आहे. याची खातरजमा करून घेण्याची आणि शाळा/प्रशिक्षण केंद्राची इमारत स्वच्छ व नीटनेटकी ठेवण्याची जबाबदारी त्याची असेल. अशा मालमत्तेचे कोणत्याही प्रकारे नुकसान झाल्यास तो त्याबाबत उचित प्राधिकरणास कळवील.
- (सोळा) त्यांच्या शाळा/प्रशिक्षण केंद्रातील कर्मचाऱ्याची सेवापुस्तके अद्यावत ठेवण्याची आणि त्या सेवापुस्तकात ठराविक कालांतराने नोंदी करण्याची जबाबदारी त्याच्यावर असेल.
- (सतरा) शाळा/प्रशिक्षण केंद्रातील कर्मचाऱ्यांची सेवाज्येष्ठता सुची तयार करण्यास व ठेवण्यास व्यवस्थापनाला सहाय्य करील.
- (अठरा) कर्मचाऱ्यांचे गोपनीय अहवाल ठेवण्याची व त्यातील प्रतिकूल शेरे कर्मचाऱ्याला कळविण्याची जबाबदारी त्याची असेल.
- (एकोणीस) कर्मचाऱ्यांचे निवृत्ती वेतनासंबंधचे कागदपत्र तयार केले जात आहेत व संबंधीत प्राधिकरणाला सादर केले जात आहेत. याबाबत जातीने लक्ष घालील आणि त्याची जबाबदारी स्वीकारील.
- (वीस) नियमानुसार आवश्यक असल्यानुसार शाळा/प्रशिक्षण केंद्रातील कर्मचारी वर्गाची संख्या पुरेशी आहे की नाही. याबाबतीत वस्तुस्थिती शाळा/प्रशिक्षण केंद्र समितीच्या निदर्शनास आणून देईल आणि काही त्रुटी असल्यास शक्य तेवढ्या लवकर त्या त्रुटी काढून टाकण्यासाठी प्रयत्न करील.
- (एकवीस) राज्य शासन व व्यवस्थापन भाग पाडील किंवा निदेश होईल अशी शिक्षणासंबंधीची इतर कर्तव्ये तो पार पाडील आणि अशा सुचनांचे पालन करील.

(क) मुख्याध्यापक/व्यवस्थापकीय अधिकक यांची वित्तीय बाबी संबंधातील कर्तव्ये -

- (एक) कर्मचाऱ्याची वार्षिक वेतनवाढ वैध कारणासाठी रोखून ठेवण्यात आली नसेल, तर गोपनीय अहवालातील शेरे विचारात घेऊन शाळा समितीच्या मान्यतेने उचित तारखेस काढणे.
- (दोन) शाळा/प्रशिक्षण केंद्राची मासिक बीले तयार करणे आणि ती योग्यरित्या पडताळून पाहून स्वाक्षरीत करून संबंधीत जिल्हा समाज कल्याण अधिकाऱ्यास या संबंधात त्याने विनिर्दिष्ट केलेल्या तारखेपूर्वी सादर करणे.
- (तीन) आपल्या शाळा/प्रशिक्षण केंद्रातील कर्मचाऱ्यांच्या योग्य पुरक मागण्या तयार करणे आणि त्या योग्यरित्या पडताळून पाहून व स्वाक्षरीत करून संबंधीत जिल्हा समाज कल्याण अधिकारी यांना या संबंधात विनिर्दिष्ट केलेल्या तारखेपूर्वी सादर करणे.
- (चार) संबंधीत जिल्हा समाज कल्याण अधिकारी यांचेकडून बीजक किंवा वेतन देयक किंवा पूरक देयक मिळाल्यानंतर कर्मचाऱ्यांच्या वेतनामधून वसुली रकमांची तत्परतेने कपात करणे.
- (पाच) शाळा/प्रशिक्षण केंद्राचे रोखपुस्तक ठेवणे ते दररोज अद्ययावत ठेवणे आणि त्यावर अधिप्रमाणन करणे.
- (सहा) विभागाच्या तसेच लेखापरिक्षा विभागाच्या लेखापरिक्षा विषयक टिप्पण्यांना तत्परतेने उत्तर देणे.

(५०) इतर कर्मचारी वर्गाची कर्तव्य शाळा विभाग:-

(अ) विशेष शिक्षक -

- (एक) शाळेच्या पंचक्रोशितील गावात संबंधीत प्रवर्गाच्या अपंग मुलांचे इतर कर्मचाऱ्यांच्या मदतीने सर्व्हेक्षण करणे व त्यांना शाळा प्रवेशासाठी प्रोत्साहित करणे.
- (दोन) शाळेत मुलांना प्रवेश देतेवळी त्यांची प्राथमिक स्तरावरील सर्वांगीण माहिती घेणे व त्याची प्राथमिक तपासण्या करणे.
- (तीन) प्रवेशाच्या वेळी पालकांना मार्गदर्शन करून शिक्षणाचे महत्त्व पटवून देणे.
- (चार) शाळेच्या वर्गाच्या अभ्यासक्रमानुसार अभ्यासक्रम वेळेवर पूर्ण करणे. दैनंदिन टाचण वही पूर्ण करणे व ती मुख्याध्यापकाकडून तपासून घेणे. मुलांची शैक्षणिक सहल, सांस्कृतिक कार्यक्रम, इतर सहकार्याकडून कामे करून घेणे, सहकर्मचारी हजर नसेल तर स्वतः करणे.
- (पाच) शाळेच्या कामाव्यतिरिक्त मुख्याध्यापक/शाळा समिती निर्देश देईल त्याप्रमाणे वसतिगृहातील विद्यार्थ्यांची शैक्षणिक गुणवत्ता वाढविण्यासाठी व व्यक्तीमत्त्व विकास घडविण्यासाठी आलीपाळीने अभ्यासिकेचे विशेष व कला शिक्षकाने कामकाज पाहणे. मुख्याध्यापकाच्या निर्देशानुसार अन्य शैक्षणिक उपक्रमाविषयीचे कामकाज करणे. विविध शैक्षणिक साहित्य व साधने तयार करणे.
- (सहा) शाळा समितीने ठरवून दिल्याप्रमाणे आवश्यकतेनुसार विशेषशाळा/ प्रशिक्षण केंद्र सलंगन वसतिगृहाचे कामकाजात मदत करणे, कामकाज पाहणे.
- (सात) शाळा समिती/ मुख्याध्यापक यांनी ठरवून दिलेले सांस्कृतिक, सामाजिक, शैक्षणिक उपक्रमासंबंधित कामे करणे. विविध प्रशिक्षण घेऊन विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढवणे.

(ब) **शारिरीक शिक्षण निदेशक** - विद्यार्थ्यांना स्पर्धेत भाग घेणे, मैदानी / बैठे खेळ घेणे, कवायत घेणे विद्यार्थ्यांच्या शारिरीक व मानसिक क्षमतेची वाढ करणे, वसतिगृहातील विद्यार्थ्यांचा व्यक्तीमत्व विकास घडवून आणण्यासाठी शाळेच्या वेळे व्यतिरिक्त मुख्याध्यापक निर्देश देईल त्यावेळेत मुलांचे व्यायाम, कवायत, खेळ व करमणूकीचे अन्य कार्यक्रम घेईल. मुख्याध्यापकाच्या निर्देशानुसार अन्य शैक्षणिक उपक्रमाविषयीचे कामकाज करणे.

(क) **कला व हस्तकला शिक्षक** - मुलांना कला व हस्तकला कौशल्याचे शिक्षण देऊन त्यांना स्वावलंबी बनविणे. तसेच शाळेतील सहल, सांस्कृतिक कार्यक्रम, करमणूक कार्यक्रम व अन्य उपक्रमाचे कामकाज करेल. वसतिगृहातील विद्यार्थ्यांचा व्यक्तीमत्व विकास घडवून आणण्यासाठी शाळेच्या वेळेव्यतिरिक्त मुख्याध्यापक निर्देश देईल त्यावेळेत मुलांना विविध कला व हस्तकला कौशल्याचे शिक्षण देईल. विविध शैक्षणिक साहित्य व साधने तयार करेल, व्यवसायिक पुनर्वसन होण्याच्या दृष्टीने विद्यार्थ्यांस प्रशिक्षण देईल शाळा समिती / मुख्याध्यापकाच्या निर्देशानुसार अन्य शैक्षणिक उपक्रमाविषयीचे कामकाज करणे.

(ड) **संगीत शिक्षक** - मुलांना संगीत, गायन व वादन कौशल्याचे शिक्षण देऊन त्यांना स्वावलंबी बनविण्यासाठी संगीत विषय परिक्षांना बसविण्याची तयारी करून घेणे. तसेच शाळेतील सहल, सांस्कृतिक कार्यक्रम, करमणूक कार्यक्रम व अन्य उपक्रमाचे कामकाज करेल. वसतिगृहातील विद्यार्थ्यांचा व्यक्तीमत्व विकास घडवून आणण्यासाठी शाळेच्या वेळे व्यतिरिक्त मुख्याध्यापक निर्देश देईल त्यावेळेत मुलांना विविध संगीत, गायन व वादन कौशल्याचे शिक्षण देईल. मुख्याध्यापकाच्या निर्देशानुसार अन्य शैक्षणिक उपक्रमाविषयीचे कामकाज करणे.

(५१) **निम वैद्यकिय कर्मचारी** -

(ए) **चलन वलन निदेशक** -

(एक) अंध शाळेतील विद्यार्थ्यांना गतिशीलतेचे शिक्षण देणे. सफेद काठीचा योग्य वापर करणेविषयी विद्यार्थ्यांना प्रशिक्षण देणे.

(दोन) दैनंदिन व्यवहार पार पाडण्यासाठी आवश्यक ते प्रशिक्षण देणे.

(तीन) विद्यार्थ्यांच्या वैयक्तिक दैनंदिन गरजा उदा. कपडे घालणे, आंघोळ करणे, जेवण करणे इ. स्वावलंबनाचे शिक्षण देणे.

(चार) अंध विद्यार्थ्यांचा व्यक्तीमत्व विकास घडवून आणण्याच्या दृष्टीने मनो-सामाजिक शिक्षण देणे.

(पाच) अंध विद्यार्थ्यांचे गॅनेरीझम घालविण्यासाठी त्यांना योग्य ते प्रशिक्षण देणे.

(सहा) मुख्याध्यापकाच्या निर्देशानुसार अन्य शैक्षणिक उपक्रमाविषयीचे कामकाज करणे.

(बी) **वाचा उपचार तज्ञ** -

(एक) कर्णबधिर शाळेत विद्यार्थ्यांना प्रवेश देतेवळी श्रवणचाचणी घेणे.

(दोन) श्रवण न्हासानुसार उपयुक्त असे वैयक्तिक श्रवणयंत्र उपलब्ध करून देण्याची व्यवस्था करणे.

(तीन) श्रवणयंत्राचा वापर करण्याविषयीचे प्रशिक्षण विद्यार्थ्यांना देणे.

(चार) श्रवणयंत्राची निगा राखणे व ते नियमित वापरात येईल याची काळजी घेणे.

(पाच) विशेष शिक्षकांशी समन्वय ठेऊन मुलांच्या भाषा व वाचा विकासासाठी प्रयत्न करणे.
(सहा) मुलांचे नियमित वाचा दुरुस्ती सुधार (Speech Therapy) कार्यक्रम घेणे व प्रगतीची नोंद ठेवणे.
(सात) नियतकालिक (दर सहा महिन्यांनी) श्रवण चाचणी घेऊन श्रवण अभिलेख काढणे.
(आठ) पालक मेळाव्यामध्ये श्रवणयंत्राचा वापर, निगा व कानाची निगा याविषयी मागदर्शन करणे.
(नऊ) मुख्याध्यापकाच्या निर्देशानुसार अन्य शैक्षणिक उपक्रमाविषयीचे कामकाज करणे.

(सी) भौतिक उपचार तज्ञ/व्यवसाय उपचार तज्ञ -

(एक) शाळेच्या विद्यार्थ्यांची शारिरीक तपासणी करून वैद्यकीय सल्ल्याप्रमाणे आवश्यक शरिरोपचार नियमितपणे करणे.
(दोन) विद्यार्थ्यांच्या वैयक्तिक गरजेनुसार अपंगत्व कमी करण्यासाठी आवश्यक ती सहाय्यभून साधने व कृत्रिम अवयव उपलब्ध करून देण्याची व्यवस्था करणे.
(तीन) सहाय्यभूत साधने व कृत्रिम अवयव वापर करण्याविषयीचे प्रशिक्षण विद्यार्थ्यांना देणे.
(चार) सहाय्यभूत साधने व कृत्रिम अवयव यांची निगा राखणे व ते नियमित वापरात येईल.
(पाच) विशेष शिक्षकांशी समन्वय ठेऊन चलन वलन विकासासाठी प्रयत्न करणे.
(सहा) नियमित वापर पध्दती (थेरपी) घेणे व प्रगतीची नोंद ठेवणे.
(सात) वैद्यकीय तज्ञाशी संपर्क व समन्वय साधून अपंगत्व सुधार शस्त्रक्रिया करून घेणे.
(आठ) पालक मेळाव्यामध्ये कृत्रिम अवयव व साधने यांची निगा याविषयी मार्गदर्शन करणे.
(नऊ) मुलांच्या शारिरीक पुनर्वसनाच्या दृष्टीने विशेष प्रयत्न करणे.
(दहा) मुख्याध्यापकाच्या निर्देशानुसार अन्य शैक्षणिक उपक्रमा विषयीचे कामकाज करणे.

(डी) मानस शास्त्रज्ञ :-

(एक) वर्तन सुधार कार्यक्रम नियमितपणे राबविणे.
(दोन) बुद्धिमापन चाचणी करून बुद्धीगुणाक काढणे.
(तीन) विद्यार्थ्यांच्या वैयक्तिक गरजेनुसार प्रोत्साहनाहात्मक कामे करणे.
(चार) विद्यार्थ्यां मधील सामस्यात्मक वर्तन कमी करून अनुकूल वर्तन वाढवण्याबाबत विविध कार्यक्रम आयोजित करणे.
(पाच) पालकांना आणि शिक्षकांना विद्यार्थ्यांच्या वर्तन संदर्भात मार्गदर्शन करणे.
(सहा) शाळा समिती/मुख्यध्यापक यांनी ठरवून दिलेले निमवैद्यकीय कामकाज पार पाडणे.

(ई) वैद्यकीय सामाजिक कार्यकर्ता/समुपदेशक:-

(एक) प्रवेश देतेवळी विशेष शिक्षकांशी समन्वय साधून विद्यार्थ्यांची व्यक्तीगत कार्य (Case Studies) करून व्यक्तीगत अहवाल (Case file) तयार करणे.
(दोन) विद्यार्थ्यांच्या पालकांना समुपदेशन करून शिक्षण व पुनर्वसनाचे महत्त्व पटवून देणे.
(तीन) शाळेच्या उपक्रमाविषयीची माहिती विद्यार्थ्यांचे पालक, सेवाभावी व्यक्ती, संस्था व समाज यांना करून देणे.
(चार) विद्यार्थ्यांच्या वर्तणूकी विषयीच्या अनिष्ट सवयी दूर करण्याच्या दृष्टीने विद्यार्थ्यांना व त्यांच्या पालकांना समुपदेशन करणे.

- (पाच) शासनाच्या विविध विभागाच्या योजनांचा लाभ विद्यार्थ्यांना मिळवून देणे. उदा. रेल्वे-पास, बस-पास, अपंग ओळखपत्र, वैद्यकीय प्रमाणपत्र, शिष्यवृत्ती, कायदेशीर पालकत्व, निरामय आरोग्य विमा इत्यादी.
- (सहा) शाळेच्या पंचक्रोशिलील विद्यार्थ्यांचे विशेष शिक्षकाच्या सहाय्याने सर्वेक्षण करणे.
- (सात) विद्यार्थ्यांना रोजगार व स्वयंरोजगाराची संधी उपलब्ध करून देण्यासाठी औद्योगिक वसाहती तसेच अन्य नियुक्तकांशी संपर्क साधणे.
- (आठ) विद्यार्थ्यांना कृत्रिम अवयव साधने, श्रवणयंत्रे इत्यादी साधने शासनाच्या तसेच इतर विविध स्वयंसेवी संस्थांच्या मदतीने मिळवून देणे.
- (नऊ) अनियमित शाळेत येणाऱ्या विद्यार्थ्यांच्या घरी भेटी देऊन व त्यांच्या पालकांशी संपर्क साधून व त्यांच्या अडीअडचणी विचारात घेऊन त्यांना योग्य ते समुपदेशन करून मुले नियमित शाळेत येतील असे प्रयत्न करणे.
- (दहा) शाळा समिती / मुख्याध्यापकाच्या निर्देशानुसार अन्य शैक्षणिक उपक्रमा विषयीचे कामकाज करणे.

(५२) (ए) लेखापाल (शाळा/प्रशिक्षण विभाग) -

- (एक) शाळेचे वित्तीय अभिलेखे अद्ययावत ठेवणे.
- (दोन) शाळेचे रोखपाल म्हणून काम पाहणे.
- (तीन) शाळेचे वेतन देयके तयार करणे व ते समाज कल्याण कार्यालयाकडे वेळेत पाठविणे.
- (चार) वेतन देयके मंजूर झाल्याप्रमाणे कर्मचाऱ्यांच्या कपातीच्या रक्कमा संबंधीत खाती जमा करणे व त्यांचा हिशोब आणि योग्य तो अभिलेख ठेवणे.
- (पाच) कर्मचाऱ्यांच्या भविष्य निर्वाह निधीचे अभिलेख ठेऊन त्यांना जमा रक्कमेची वार्षिक चिठ्ठी (Slip) देणे.
- (सहा) शाळेचे वार्षिक अंदाजपत्रक तयार करणे.
- (सात) शाळेची सनदी लेखापालाकडून वार्षिक लेखा परिक्षण करून घेणे व त्याच्या प्रती वेळेत आवश्यक त्या विभागाकडे सादर करणे.
- (आठ) शाळेच्या वेतनेतर खर्चाचा हिशोब व योग्य तो अभिलेख ठेवणे.
- (नऊ) मुल्यनिर्धारणासाठी आवश्यक त्या कागदपत्रांसह प्रस्ताव तयार करणे व प्रस्ताव प्रत्यक्ष मुल्यनिर्धारणाच्या वेळी लेखाविषयक सर्व बाबी मुल्यनिर्धारणाच्या वेळी देणे.
- (दहा) ज्या शाळेमध्ये लिपीक-नि-लेखापालाचे पद नाही अथवा रिक्त आहे. अशा वेळी या पदाचे देखील सर्व कामकाज पाहणे.
- (अकरा) शाळा समिती / मुख्याध्यापकाच्या निर्देशानुसार अन्य कार्यालयीन कामकाज करणे.

(बी) लिपीक-नि-लेखापाल (शाळा/प्रशिक्षण विभाग) -

(एक) शाळेतील शैक्षणिक, प्रशासकीय सर्व अभिलेख अद्ययावत ठेवणे.

(दोन) कर्मचाऱ्यांची सेवापुस्तके, वैयक्तिक नस्ती, रजा अभिलेख, गोपनीय अहवाल इत्यादी सर्व लेखे अद्ययावत ठेवणे.

(तीन) विद्यार्थ्यांविषयी अभिलेख व नोंदी अद्ययावत ठेवणे. उदा. शाळा प्रवेश रजिस्टर, शाळा सोडल्याचे दाखले, हजेरीपत्रक, शैक्षणिक साधनांच्या व जडवस्तु संग्रहाच्या नोंदवहया व इतर अनुषंगिक अभिलेखे ठेवणे.

(चार) आवक-जावक रजिस्टर, टंकलेखन, पत्रव्यवहार इत्यादी.

(पाच) ज्या शाळांना लेखापालाचे पद मंजूर नाही अथवा काही कारणामुळे रिक्त आहे अशा वेळी लेखापाल पदाची सर्व कामे करणे.

(सहा) शाळा समिती / मुख्याध्यापकाच्या निर्देशानुसार अन्य कार्यालयीन कामकाज करणे.

(सी) काळजी वाहक - शाळा व वसतिगृहातील मुलांची काळजी घेणे, संरक्षण करणे, स्वच्छता राखणे, अंघोळ घालणे, गणवेश घालणे, शाळेत योग्य ठिकाणी बसविण्यात मदत करणे, मुलांच्या गरजा व मदत लक्षात घेणे, त्यांना प्रसाधनगृह, स्वच्छता गृहासाठी ने-आण करण्यासाठी मदत करणे. शाळा व वसतिगृह व परिसर स्वच्छ ठेवणे. पाळी संपल्यानंतर दुसऱ्या पाळीतील कर्मचारी कामावर आल्यानंतर त्या कर्मचाऱ्याकडे सर्व मुलांचा कार्यभार देऊन व तशी ड्यूटीरजिस्टरमध्ये हजर मुलांच्या संख्येची नोंद घेऊन त्यांच्याकडे कार्यभार सोपवूनच वसतिगृह सोडावे. शाळा समिती/वसतिगृह अधीक्षक/मुख्याध्यापकाने वेळोवेळी सांगितलेली कामे विनातक्रार करणे.

(डी) सफाईगार - शाळा व वसतिगृह, स्नानगृह, प्रसाधनगृह, परीसराची रोजच्या रोज स्वच्छता ठेवणे. विद्यार्थ्यांनी केलेल्या अस्वच्छतेची साफ-सफाई करणे. शाळा समिती / मुख्याध्यापक/वसतिगृह अधीक्षक/ यांनी वेळोवेळी सांगितलेली कामे विनातक्रार करणे.

(ई) शिपाई - मुख्याध्यापक कार्यालय, शाळा कार्यालयाची व शाळाची स्वच्छता करणे. पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करणे, विद्युत व पाणी पुरवठा व्यवस्थेची देखभाल करणे, कार्यालयीन कामात मुख्याध्यापक व लिपीक वर्गीय कर्मचाऱ्यांना कार्यालयीन कामात मदत करणे, टपाल ने-आण करणे. शाळा समिती / मुख्याध्यापक यांनी वेळोवेळी सांगितलेली कामे विनातक्रार करणे.

(५३) वसतिगृह विभाग:-

(ए) वसतिगृह अधीक्षक -

- (एक) शाळेतील निवासी विद्यार्थ्यांची भोजन, निवास, आरोग्य सुरक्षा विषयीची जबाबदारी वसतिगृह अधीक्षकची राहिल.
- (दोन) वसतिगृहाचे अभिलेखे अद्ययावत ठेवणे. उदा. वसतिगृह प्रवेश नोंदवही, विद्यार्थी हजेरीपत्रक, धान्यसाठा रजिस्टर, चवरजिस्टर, प्रथमोपचार व्यवस्था व रजिस्टर, आंथरुण-पांघरुण, ताटवाट्या, गणवेश, मुलींकरिता मासिक पाळी रजिस्टर, वैद्यकीय तपासणीचे रजिस्टर, विद्यार्थ्यांचे हालचाल रजिस्टर इत्यादी.
- (तीन) वसतिगृहातील मुलांना घरी सोडण्याच्या अर्जावर निर्णय घेणे व त्याच्या नोंदी ठेवणे.
- (चार) वसतिगृहातील मुलांची दैनंदिन दिनचर्या ठरविणे व त्याप्रमाणे कर्मचाऱ्यांकडून कामकाज करून घेणे.
- (पाच) आजारी विद्यार्थ्यांची विशेष काळजी घेणे व वेळेत योग्य ते औषधोपचार उपलब्ध करून देणे.
- (सहा) वसतिगृहातील विद्यार्थ्यांना शिस्तविषयक नियमावली तयार करून देणे व त्यांचे अनुपालन करणे.
- (सात) वसतिगृहातील मुलांचा निवास कक्ष, भोजनगृह, स्वयंपाकगृह, अन्नधान्यसाठागृह, स्वच्छतागृहे, स्नानगृहे यामध्ये कर्मचाऱ्यांकडून साफसफाई करून घेऊन आरोग्यास पोषक असे वातावरण ठेवणे.
- (आठ) वसतिगृहातील विद्यार्थ्यांची वैयक्तिक स्वच्छता, गणवेश, आंथरुण-पांघरुण इत्यादींची स्वच्छता उपलब्ध कर्मचाऱ्यांकडून करून घेणे.
- (नऊ) विद्यार्थ्यांना शासनाने ठरविलेल्या मानकाप्रमाणे सकस चौरस आहार वेळेत देण्याची व्यवस्था करणे.
- (दहा) शाळेच्या वेळेत शाळेकरीता विद्यार्थ्यांना तयार करणे.
- (अकरा) शाळे व्यतिरिक्त वेळी व सुट्टीच्या दिवशी मुलांना विविध अभ्यास, कला, हस्तव्यवसाय, शैक्षणिक खेळ, मनोरंजन इत्यादी कार्यक्रमात व्यस्त ठेवणे.
- (बारा) मुलांना भोजन देण्यापूर्वी अन्नाची स्वतः चव घेऊन ते मुलांना देण्यास योग्य आहे याची खात्री करून व त्याची चव रजिस्टरमध्ये नोंद करून घेऊन मुलांना भोजन देणे.
- (तेरा) वसतिगृहातील निवासी विद्यार्थ्यांचे पालक या नात्याने सर्व ती सुश्रूषा विषयी काळजी व जबाबदारी ही वसतिगृह अधीक्षकची असेल. याकरीता वसतिगृह अधीक्षकचे निवासस्थान वसतिगृह परिसरातच असावे. रात्रीच्या वेळी विद्यार्थ्यांस आकस्मिक अडचणी निर्माण झाल्यास वसतिगृह अधीक्षकची सेवा उपलब्ध व्हावी म्हणून वसतिगृह अधीक्षकाने वसतिगृह परिसरातील निवासस्थानीच मुक्कामी असावे.
- (चौदा) वसतिगृहातील कर्मचाऱ्यांच्या दैनंदिन कामाच्या वेळा शाळा प्रमुखाच्या मान्यतेने ठरवून देणे व त्याप्रमाणे अंमलबजावणी करणे तसेच ठरवून दिलेल्या वेळेत कर्मचारी गैरहजर राहिलेल्या

कर्मचाऱ्यांच्या वेळेत पर्यायी कर्मचाऱ्यांची व्यवस्था करून देण्याची जबाबदारी त्याच्यावर राहिल.

(पंधरा) वसतिगृहातील प्रवेशितांचे लैंगिक शोषण होणार नाही याची दक्षता घ्यावी.

(बी) स्वयंपाकी:-

(एक) वसतिगृहाच्या दिनचर्येच्या वेळापत्रकाप्रमाणे वसतिगृहातील निवासी विद्यार्थ्यांना मानकाप्रमाणे दूध, नाश्ता, व चौरस भोजन तयार करून वेळेवर देणे.

(दोन) दूध, नाश्ता व भोजन तयार करण्यासाठी आवश्यक ती पूर्व तयारी करणे.

(तीन) भोजन व भोजन तयार करावयाच्या व वाढण्याच्या भांड्याची नियमित स्वच्छता करणे.

(चार) सहाय्यक स्वयंपाकीच्या व उपलब्ध मदतनीस, काळजीवाहक व मोलकरीण व इतर कर्मचाऱ्यांच्या सहाय्याने मुलांना भोजन वाढणे व त्यांच्या जेवणाच्या ताट-वाटी, ग्लास इत्यादी भांड्याची स्वच्छता करणे. तसेच स्वयंपाक गृह व भोजन कक्ष स्वच्छ ठेवणे.

(पाच) भोजनाच्या वेळी मुलांना स्वच्छ पाणी देण्याची व्यवस्था करणे.

(सहा) धान्यसाठा व भाजीपाला स्वच्छ व ताजा राहिल याची काळजी घेणे.

(सात) भोजन तयार करण्यापूर्वी धान्य, कडधान्य, डाळी, भाज्या इत्यादी निवडून स्वच्छ करून घेणे.

(आठ) भोजन तयार करण्यासाठी लागणाऱ्या गॅस, शेंगड्यांची योग्य ती निगा राखणे.

(नऊ) आजारी विद्यार्थ्यांना डॉक्टरांच्या सल्ल्याप्रमाणे विशेष आहार तयार करून देणे.

(दहा) वसतिगृह अधीक्षक/मुख्याध्यापक यांनी वेळोवेळी सांगितलेली कामे विनातक्रार करणे.

(सी) मदतनीस:-

(एक) वसतिगृहाच्या दिनचर्येच्या वेळापत्रकाप्रमाणे वसतिगृहातील निवासी विद्यार्थ्यांना मानकाप्रमाणे दूध, नाश्ता, व चौरस भोजन तयार करण्याकरीता स्वयंपाकीसोबत काम करणे.

(दोन) दूध, नाश्ता व भोजन तयार करण्यासाठी आवश्यक ती पूर्व तयारी करणे.

(तीन) भोजन व भोजन तयार करावयाच्या व वाढण्याच्या भांड्याची नियमित स्वच्छता करणे.

(चार) मुलांना भोजन वाढणे व त्यांच्या जेवणाच्या ताट-वाटी, ग्लास इत्यादी भांड्याची स्वच्छता करणे तसेच स्वयंपाक गृह व भोजन कक्ष स्वच्छ ठेवणे.

(पाच) भोजनाच्या वेळी मुलांना स्वच्छ पाणी देण्याची व्यवस्था करणे.

(सहा) धान्यसाठा, भाजीपाला स्वच्छ व ताजा राहिल याची काळजी घेणे.

(सात) भोजन तयार करण्यापूर्वी धान्य, कडधान्य, भाज्या इत्यादी निवडून स्वच्छ करून घेणे.

(आठ) भोजन तयार करण्यासाठी लागणाऱ्या गॅस, शेंगड्यांची योग्य ती निगा राखणे.

(नऊ) वसतिगृहातील विद्यार्थ्यांची वैयक्तिक स्वच्छता करणे, त्यांना आंघोळ घालणे, विद्यार्थ्यांचे कपडे, आंथरून-पांघरून धुणे, मुलींची वेणी करणे/केस विंचरणे.

(दहा) स्वयंपाकीच्या अनुपस्थितीत स्वयंपाकी या पदाची सर्व कामे करणे व जबाबदारी पार पाडणे.

(अकरा) वसतिगृह अधीक्षक/मुख्याध्यापक यांनी वेळोवेळी सांगितलेली कामे विनातक्रार करणे.

(डी) परिचारीका:-

(एक) निवासी मतिमंद विद्यार्थ्यांची शारिरीक व आरोग्याची काळजी घेणे.

(दोन) मतिमंद विद्यार्थ्यांना आवश्यकतेनुसार प्रथमोपचाराची औषधे देणे.

(तीन) डॉक्टरांच्या सल्ल्याप्रमाणे विद्यार्थ्यांना औषधे देणे.

(चार) विद्यार्थ्यांची योग्य ती सुश्रूषा करणे.

(पाच) विद्यार्थ्यांचे औषधोपचाराचे व वैद्यकीय तपासणीचे रजिस्टर ठेवणे.

(सहा) विद्यार्थी निरोगी राहावीत म्हणून विद्यार्थ्यांची वैयक्तिक स्वच्छता, निवासस्थानाची स्वच्छता व आंथरुण-पांघरूणाची स्वच्छता उपलब्ध कर्मचाऱ्याकडून करून घेण्याची जबाबदारी परिचारीकेची राहिल.

सात) आजारी विद्यार्थ्यांची विशेष काळजी घेऊन योग्य तो औषधोपचार वेळेत उपलब्ध करून देण्याची जबाबदारी राहिल.

(आठ) केलेल्या कामाची माहिती वसतिगृह अधीक्षक/मुख्याध्यापकांना देणे.

(नऊ) वसतिगृह अधीक्षक/मुख्याध्यापक यांनी वेळोवेळी सांगितलेली कामे विनातक्रार करणे.

(ई) पहारेकरी/राखणदार :-

(एक) विद्यार्थी, शाळा/वसतिगृह इमारत व परीसराची देखभाल करणे.

(दोन) निवासी विद्यार्थ्यांची संरक्षण विषयक सर्व जबाबदारी घेणे.

(तीन) शाळा, वसतिगृह, वसतिगृहातील मालमत्तेचे चोरी व नुकसान यापासून रक्षण करणे.

(चार) रात्रीच्या वेळी गेट रजिस्टर नोंद वही ठेवणे. वसतिगृहात येणाऱ्या व जाणाऱ्यांची नोंदी ठेवणे.

(पाच) अपरीचीत व्यक्तींना, वसतिगृह व शाळेमध्ये प्रवेश करण्यापासून प्रतिबंध करणे.

(सहा) रात्रीच्या वेळी वसतिगृह व शाळा परिसरात गस्त घालणे व संरक्षण विषयक इशारा देणे.

(सात) रात्रीच्या वेळी मुलांची वैयक्तिक काळजी घेणे.

(आठ) वसतिगृह अधीक्षक/मुख्याध्यापक यांनी वेळोवेळी सांगितलेली कामे विनातक्रार करणे.

(५४) प्रशिक्षण केंद्र:-

(ए) निदेशक:-

(एक) ठरवून दिलेल्या ट्रेडनुसार विद्यार्थ्यांना प्रशिक्षण देणे.

(दोन) प्रशिक्षण विषयक टाचण/नोंदी ठेवणे.

(तीन) प्रशिक्षणार्थ्यांची घटक चाचणी, सहामाही परिक्षा व प्रात्यक्षिक परिक्षा घेणे.

(चार) अकुशल व्यवसायाची वार्षिक परिक्षा घेणे व त्याचे निकालपत्र तयार करणे.

(पाच) कुशल व्यवसायासाठी व्यवसाय शिक्षण विभागामार्फत समकक्ष परिक्षामंडळामार्फत घेण्यात येणाऱ्या परिक्षेला विद्यार्थी बसविणे व त्याची पूर्व तयारी करून घेणे.

(सहा) प्रशिक्षणार्थीना रोजगार व स्वयंरोजगाराच्या दृष्टीने प्रशिक्षण व मार्गदर्शन करणे. तसेच प्रशिक्षणार्थीच्या रोजगार, स्वयंरोजगार व पुनर्वसनासाठी विशेष प्रयत्न करणे.

(सात) प्रशिक्षण देत असतांना प्रशिक्षण यंत्रसामग्रीमुळे अथवा साधनांमुळे मुलांना इजा होणार नाही याची काळजी घेणे.

(आठ) प्रशिक्षण केंद्रामध्ये तयार केलेल्या उत्पादनाच्या विक्री व्यवस्थेत सक्रीय सहभाग घेणे.

(नऊ) प्रशिक्षणार्थीच्या पालकांना त्यांच्या प्रगतीचा अहवाल देणे.

(दहा) व्यवस्थापकाच्या सुचनेप्रमाणे कामकाज करणे.

(बी) प्रशिक्षण केंद्र मदतनीस -

प्रशिक्षण केंद्र व वसतिगृहातील प्रशिक्षणार्थीची काळजी घेणे, संरक्षण करणे, स्वच्छता राखणे, प्रशिक्षण केंद्रात योग्य ठिकाणी बसविण्यास मदत करणे, प्रशिक्षणार्थीच्या गरजा व मदत लक्षात घेणे. त्यांना प्रसाधनगृह, स्वच्छतागृहासाठी ने-आण करण्यासाठी मदत करणे. प्रशिक्षण केंद्र व वसतिगृह परिसर स्वच्छ ठेवणे. पाळी संपल्यानंतर दुसऱ्या पाळीतील कर्मचारी कामावर आल्यानंतर त्या कर्मचाऱ्याकडे सर्व मुलांचा कार्यभार देऊन व तशी ड्यूटी रजिस्टरमध्ये हजर प्रशिक्षणार्थीच्या संख्येची नोंद घेऊन त्यांच्याकडे कार्यभार सोपवूनच वसतिगृह सोडावे. प्रशिक्षण केंद्रातील प्रशिक्षण विषयक यंत्र सामग्रीची देखभाल करणे, तसेच उत्पादित मालाची निगा ठेवणे, प्रशिक्षण यंत्रसामग्री व साधनांपासून प्रशिक्षणार्थीना इजा होऊ नये याकरीता प्रशिक्षणार्थीची काळजी घेणे. प्रशिक्षण केंद्रातील उत्पादित विक्रीच्या व्यवस्थेमध्ये सक्रीय सहभाग घेणे. गृहपाल/व्यवस्थापकीय अधिक्षक यांनी वेळोवेळी सांगितलेली कामे विनातक्रार करणे.

टिप:-

(एक) प्रशिक्षण केंद्रातील इतर पदाची कर्तव्ये ही शाळा व संलग्नीत वसतिगृहातील कर्मचाऱ्यांप्रमाणेच राहतील.

(दोन) निम्नस्तरीय कर्मचारी काळजीवाहक, स्वयंपाकी, सहाय्यक स्वयंपाकी, मदतनीस, मोलकरीण, वर्ग सहाय्यक इत्यादी पदासाठीची कर्तव्ये नेमून दिलेली आहेत. त्यामध्ये कर्मचाऱ्यांच्या उपलब्धता व उपस्थिती विचारात घेऊन ते दुसऱ्या पदनामाच्या कर्मचाऱ्यांकडून कामे करून घेण्याची जबाबदारी ही गृहपाल/व्यवस्थापकीय अधिक्षक यांची राहिल. व त्यांनी नेमून दिलेली कामे या कर्मचा-यांना नाकारता येणार नाहीत.

(५५) (एक) वरील नमूद केलेल्या विशेष शाळा व प्रशिक्षण केंद्र संलग्न वसतिगृहातील कर्मचाऱ्यांच्या कर्तव्यात त्यांनी कोणत्याही प्रकारची आपली कर्तव्ये पार पाडण्यामध्ये कसूर केल्यास त्यांच्याविरुद्ध शिस्तभंगाची कार्यवाही करण्यात येईल.

(दोन) विशेष शाळा व प्रशिक्षण केंद्र संलग्न वसतिगृहातील प्रवेशित अपंग विद्यार्थी असल्याने कर्मचाऱ्यांनी आपली कर्तव्ये पार पाडीत असताना त्यांच्याबरोबर सहानुभूतीचे आणि मातृत्वाचे संबंध ठेवले पाहिजेत. त्यांना मारहाण केल्यास तसेच कोणत्याही प्रकारचे शोषण केल्यास अशा कर्मचाऱ्याविरुद्ध फौजदारीस्वरूपाची तसेच शिस्तभंगाची कार्यवाही केली जाईल.

भाग - ३

सेवेच्या शर्ती, सेवापुस्तके, गोपनीय अहवाल, मोठ्या सुट्टीचे वेतन, कर्तव्ये आणि वर्तणूक संहिता, रजा नियम, कार्यमुक्ती प्रमाणपत्र, शास्ती, निर्वाह भत्ता, निलंबन, चौकशी समिती, सेवा समाप्त करणे, अपिल, व्दितीय अपिल/पुर्नरीक्षण अधिकारी

सेवा शर्तीचे नियम लागू करणे:-

(५६) अपंगांच्या अनुदानित व नोंदणी प्रमाणपत्र प्राप्त विशेष शाळा, प्रशिक्षण केंद्रातील शिक्षक /निदेशक/शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना या संहितेनुसार केलेल्या सेवाशर्ती लागू राहतील.

(एक) प्रत्येक कर्मचारी नियुक्ती झाल्यापासून तीन महिन्यांच्या आत व्यवस्थापनाने कळविल्याप्रमाणे जिल्हा रुग्णालयातील/वैद्यकीय महाविद्यालय संलग्न रुग्णालयातील वैद्यकीय अधिकाऱ्याकडून तपासणी करून घेईल. अशी नियुक्ती उमेदवार कोणत्याही संसर्गजन्य रोगापासून मुक्त आहे. आणि शाळेतील/प्रशिक्षण केंद्रातील शिक्षक/शिक्षकेत्तर/निदेशक/निदेशकेत्तर कर्मचारी म्हणून नियुक्ती केली जाण्यास तो शारिरीकदृष्ट्या पात्र आहे. हे प्रमाणपत्र मिळण्याच्या शर्तीच्या अधिन असेल. प्रत्येक कर्मचाऱ्याला त्यांच्या नियुक्ती आदेश सोबत देण्यात आलेल्या सेवेच्या अटी व शर्ती नमुद करणाऱ्या विवरण पत्रामध्ये ही अट विनिर्देशपूर्वक समाविष्ट करण्यात येईल तसेच कर्मचारी सेवेत असताना त्याला गम्भीर आजार झाल्याची व्यवस्थापनास खात्री झाल्यास सदर कर्मचाऱ्याची जिल्हा रुग्णालयातील/वैद्यकीय महाविद्यालय संलग्न रुग्णालयातील वैद्यकीय अधिकाऱ्याकडून तपासणी करता येईल व तो शारिरीकदृष्ट्या पात्र आहे हे प्रमाणपत्र मिळाल्यास शिवाय सेवा देवू शकेल. शारिरीकदृष्ट्या अपात्र झाल्यास जिल्हा समाज कल्याण, सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण मुंबई शहर/उपनगर हे संबंधीत कर्मचाऱ्यांचे स्वेच्छा सेवानिवृत्तीचे प्रकरण दाखल करून घेईल.

(दोन) शाळा/प्रशिक्षण केंद्र आपल्या सर्व कर्मचाऱ्यांच्या पत्त्याची नोंदवही ठेवील. पत्त्यांमध्ये कोणत्याही प्रकारचा बदल झाल्यास संबंधीत कर्मचारी शाळा/प्रशिक्षण केंद्रास त्याबाबत तात्काळ कळवील.

(तीन) सेवापुस्तक: शाळा/प्रशिक्षण केंद्रातील प्रत्येक कर्मचाऱ्यांच्या नियुक्तीच्या दिनांकापासून तीन महिन्यांच्या आत प्रत्येक कर्मचाऱ्यांकरीता विहीत नमुन्यात सेवापुस्तक व रजेचा लेखा दोन प्रतीत उघडण्यात येईल. आणि त्यामध्ये कर्मचाऱ्यांच्या सेवेचा व रजेचा हिशोब ठेवण्यात येईल. दुसरी प्रत संबंधीत कर्मचाऱ्याला देण्यात येईल व वेळोवेळी ती अद्यावत ठेवण्यात येईल.

(चार) सेवापुस्तकातील नोंदी विशेषतः जन्मतारीख, वैद्यकीय तपासणी, शैक्षणिक व व्यावसायिक अर्हता इत्यादी नोंदीच्या बाबतीत शाळा/प्रशिक्षण केंद्र प्रमुख मूळ अभिलेख्यावरून म्हणजेच जन्मनोंदणी प्रमाणपत्र शाळा सोडल्याचा दाखला, माध्यमिक शाळा प्रमाणपत्र वैद्यकीय तपासणी प्रमाणपत्र पदवी/पदवीक प्रमाणपत्रे इत्यादी वरून व्यक्तीशः पडताळणी करील. पडताळणी केल्यानंतर शाळा प्रमुख संबंधीत रकान्यात ही नोंद मूळ प्रमाणपत्रानुसार केली आहे असा शेरा लिहील व तारीख घालून स्वाक्षरी करील.

(५७) शाळा/प्रशिक्षण केंद्र प्रमुखाच्या बाबतीत अशी पडताळणी व्यवस्थापनाचा सचिव करील व तसे केल्याचे नमूद करून सही करील.

(एक) कर्मचारी हे कायम किंवा तात्पुरते असतील कायम नसलेले कर्मचारी एकतर तात्पुरते किंवा परिविक्षाधीन असतील.

(दोन) तात्पुरता कर्मचारी म्हणजे तात्पुरत्या रिक्त पदावर निश्चित कालावधीसाठी नियुक्ती केलेला कर्मचारी होय. तात्पुरत्या कर्मचाऱ्यांना संहितेतील कोणत्याही सेवाशर्ती व नियम लागू राहणार नाहीत.

(तीन) कायम रिक्त पदाच्या बाबतीत, शिक्षक/शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांची सर्वसाधारणपणे दोन वर्षांहून अधिक किंवा इतक्या कालावधीसाठी परिविक्षाधीन नियुक्ती करावी. परिविक्षाधीन कालावधीतील काम समाधानकारक आढळून आलेल्या व नियुक्ती आदेशातील शर्ती पूर्ण केलेल्या शिक्षक/शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांच्या सेवा पुढे नियमित चालू ठेवण्यात येतील. किंवा कामकाज असमाधानकारक आढळून आल्यास एका कॅलेंडर महिन्याची नोटीस देवून परिविक्षाधीन कालावधी संपण्यापूर्वी कर्मचाऱ्यांची सेवा समाप्त करता येईल.

(चार) वेतनमानः शिक्षक/शिक्षकेत्तर/निदेशक/निदेशकेतर कर्मचाऱ्यांचे वेतनमान शासनाने वेळोवेळी विहित केल्याप्रमाणे असेल.

(५८) गोपनीय अहवाल लिहीणे:-

(एक) गोपनीय अहवाल विहित केलेल्या संबंधीत नमुन्यात दरवर्षी लिहीण्यात येतील. कर्मचारी आणि शाळा/प्रशिक्षण केंद्र प्रमुख यांच्या संबंधातील प्रतिनिवेदन अधिकारी अनुक्रमे शाळा/प्रशिक्षण केंद्र प्रमुख व मानद सचिव असतील. हे गोपनीय अहवाल ज्या कर्मचाऱ्यांनी जून पासून सुरू होणाऱ्या शैक्षणिक वर्षामध्ये सहा महिने किंवा त्याहून अधिक काळ शाळेत काम केले असेल त्या कर्मचाऱ्यांच्या किंवा शाळा/प्रशिक्षण केंद्र प्रमुखांच्या संबंधात लिहीले जातील. जर शिक्षकांचा प्रमुख हा व्यवस्थापनाचा सचिव असेल तर त्याचा गोपनीय अहवाल व्यवस्थापनाचा अध्यक्ष लिहील.

(दोन) कर्मचाऱ्यांच्या आणि शाळा/प्रशिक्षण केंद्र प्रमुखांच्या संबंधात अशा तऱ्हेने लिहीलेल्या गोपनीय अहवालांचे पुनर्विलोकन अनुक्रमे व्यवस्थापनाचा मानद सचिव व अध्यक्ष हे करतील.

(तीन) संबंधित प्रवेदन अधिकारी संबंधित कर्मचाऱ्यांच्या किंवा यथास्थिती शाळा/प्रशिक्षण केंद्र प्रमुखांच्या बाबतीत प्रतिकूल शेरे असल्यास त्याला ते दरवर्षी ऑगस्ट महिना संपण्यापूर्वी लेखी कळविण्याची व्यवस्था करतील.

(चार) वरील पोस्ट कलम (तीन) अन्वये कर्मचाऱ्याला कळविण्यात आलेल्या प्रतिकूल शेऱ्याविरुद्ध त्याने कोणतेही अभिवेदन केले असेल तर त्यावर शाळा/प्रशिक्षण केंद्र समिती निर्णय घेईल.

(पाच) गोपनीय अभिलेखे लिहीण्यात व ते अद्यावत ठेवण्यात तसेच पोटनियम (तीन) मध्ये विहित केलेल्या कालावधीत संबंधित कर्मचाऱ्याला प्रतिकूल शेरे कळविण्यात कसूर झाली तर संबंधित कर्मचाऱ्याचे अहवालधीन कालावधीतील काम समाधानकारक होते. असा त्याचा अर्थ होईल.

(सहा) शाळा/प्रशिक्षण केंद्र प्रमुख परिविक्षाधीन म्हणून नियुक्त केलेल्या कर्मचाऱ्यांच्या कामाचे परिविक्षाधीन कालावधीतील वस्तुनिष्ठपणे मुल्यमापन करील आणि अशा मुल्यमापनाचा अभिलेख ठेवील.

(५९) मोठ्या सुट्टीचे वेतन:-

(एक) शासन मान्यता प्राप्त अनुदानित प्राथमिक शाळा किंवा माध्यमिक शाळा हयातील कर्मचाऱ्यांना सुट्टीचे जे नियम लागू केलेले आहेत. तेच सदरहू अपंगांच्या विशेष शाळेतील शिक्षक/ शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना लागू राहतील. ज्या अकुशल व्यवसाय कार्यशाळेतील कर्मचाऱ्यांना सुट्टी नाकारण्याचा हक्क व्यवस्थापनास राहिल. अशा सुट्टी नाकारलेल्या कर्मचाऱ्यास अर्जित रजेचा लाभ देण्यात येईल.

(दोन) तद्वतच कर्मशाळेतील निदेशक व निदेशकेतर कर्मचाऱ्यांना औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील कर्मचाऱ्यांप्रमाणे सुट्ट्यांचे नियम हयाबाबतचे नियम लागू राहतील.

(६०) कर्तव्ये आणि वर्तणूक संहिता:-

(एक) शाळा प्रमुख सहाय्यक प्रमुख (मुख्याध्यापक व उप मुख्याध्यापक शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी इत्यादीची कर्तव्यावरील नियम (४९) ते (५६) मध्ये नमुद करण्यात आली आहेत.

(दोन) सर्व शिक्षक/शिक्षकेतर/निदेशक/निदेशकेतर कर्मचारी पुढील संहितेचे पालन करतील.

- (i) शाळा/प्रशिक्षण केंद्राचा कर्मचारी राजकीय कारणावरून किंवा वैयक्तिक स्वरूपाच्या इतर कोणत्याही कारणावरून भेदभाव न करता सर्व विद्यार्थ्यांना समान वागणूक देईल. तसेच विद्यार्थ्यांना अन्य विद्यार्थ्यांविरुद्ध किंवा अन्य कर्मचाऱ्यांविरुद्ध किंवा शाळा/प्रशिक्षण केंद्र प्रशासन विरुद्ध चिथावणी देण्यापासून दूर राहील.
- (ii) शिक्षक/निदेशक शैक्षणिक विचार व अभिव्यक्तीचे स्वातंत्र्य घेत असतांना शाळेच्या/कर्मशाळेच्या सुविधांचा गैरवापर करणार नाही.
- (iii) कोणताही कर्मचारी संस्थेच्या किंवा व्यवस्थापनाच्या साधन संपत्तीचा व सुविधांचा वापर आपल्या वैयक्तिक गरजेसाठी किंवा वाणिज्यिक, राजकीय किंवा धार्मिक प्रयोजनासाठी करणार नाही. तसेच संस्थांच्या व्यवस्थापनाची बदनामी होणार नाही. संस्थेच्या उद्दीष्टांविरुद्ध कृती करणार नाही, याची दक्षता घेईल.
- (iv) शिक्षक विद्यार्थ्यांचे मूल्यमापन करताना निःक्षपाची राहील आणि विद्यार्थ्यांना बुद्धीपरस्पर अधिक गुण आणि कमी गुण देणार नाही. किंवा कोणत्याही कारणासाठी विद्यार्थ्यांचे नुकसान करणार नाही.
- (v) शिक्षक/निदेशक खाजगी अध्यापन वर्ग चालविणार नाहीत किंवा अशा वर्गात शिकविणार नाहीत किंवा व्यापारी तत्वावर खाजगी शिकविण्या करणार नाहीत.
- (vi) शिक्षक/निदेशक खाजगी सुट्टीच्या काळात किंवा रजेच्या काळात आपल्या पत्न्यामध्ये कोणताही बदल झाल्यास तो बदल शाळा/प्रशिक्षण केंद्र प्रमुखाला, व्यवस्थापन मंडळाच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्याला किंवा यथास्थिती अध्यक्षांना कळविले.
- (vii) पूर्णवेळ शिक्षक/निदेशक तो ज्या शाळा/प्रशिक्षण केंद्राचा कर्मचारी आहे त्या शाळा/प्रशिक्षण केंद्राच्या प्राधिकाऱ्याची लेखी पुर्वपरवानगी घेतल्याशिवाय अन्य कोणत्याही शैक्षणिक, सांस्कृतिक किंवा साहित्यिक संस्थेमध्ये पैसे घेवून किंवा इतर कोणताही मोबदला घेवून अर्धवेळ नोकरी स्विकारणार नाही.
- (viii) मुले व मुली यांच्याशी तसेच अन्य कर्मचाऱ्यांशी शिक्षक वर्गाचे वर्तन सभ्यतेचे असेल.

(६१) शाळा/प्रशिक्षण केंद्राचा कर्मचारी:-

(एक) तो ज्यावेळी ज्या भागात काम करीत असेल त्या भागामध्ये मादक पेये किंवा अंमली औषधीद्रव्ये या संबंधीच्या त्यावेळी अमलात असलेल्या कोणत्याही कायद्याचे काटेकोरपणे पालन करील.

(दोन) आपले कर्तव्ये पार पाडीत असतांना कोणतेही मादक पेय पिणार नाही. किंवा मादक पेयाच्या किंवा औषधीद्रव्यांच्या नशेत राहणार नाही. तसेच अशा कोणत्याही पेयाच्या किंवा औषधी द्रव्याच्या सेवनाने कोणत्याही प्रकारे कोणत्याही वेळी आपली कर्तव्ये पार पाडण्यावर परिणाम होणार नाही याची देखील खबरदारी घेईल. कर्तव्य कालावधीत भ्रमनध्वनी (Cellular Phone) चा वापर करता येणार नाही.

(तीन) सार्वजनिक ठिकाणी कोणतेही मादक पेये किंवा औषधिकद्रव्य पिण्यापासून दूर राहील.

(चार) अवस्थेत सार्वजनिक ठिकाणी जाणार नाही. संस्थेच्या प्रतिष्ठेस हानी पोहचेल अशी कोणतीही कृती करणार नाही, शाळा समितीने ठरवून दिलेल्या वर्तवणूक नियमांचे काटेकोर पालन करेल.

(पाच) शिक्षक/निदेशक जबाबदारीने अध्यापन कार्य करेल कर्तव्यात कसूर, निष्काळजीपणा मुळ विद्यार्थिसंख्या कमी झाल्यास ही बाब वेतन वाढ रोखल्यास ग्राह्य धरता येईल.

(सहा) आपले वर्तन, अनिर्बंध होईल अशा रितीने मादक द्रव्यांचे किंवा औषधी द्रव्याचे सेवन कर्तव्यावर असतांना करणार नाही.

स्पष्टीकरण:-

या नियमांच्या प्रयोजनासाठी सार्वजनिक ठिकाणी याचा अर्थ ज्या ठिकाणी किंवा ज्या जागेमध्ये पैसे देवून किंवा अन्याय जनसामान्यांना प्रवेश करता येतो किंवा प्रवेश करण्यासाठी परवानगी दिली जाते असे कोणतेही ठिकाण किंवा जागा (वाहने देखील असा आहे)

शाळा/कर्मशाळा आणि तिचे आवार हयांचा सुध्दा सार्वजनिक ठिकाण हयामध्ये समावेश राहील.

पोटनियम-बी मध्ये उल्लेखलेल्या वर्तवणूक संहितेतील कोणत्याहील नियमांचे पालन करण्यात केलेली कसूर निष्काळजीपणा किंवा गैरवर्तवणूकीचे कृत्य किंवा दोन्ही समजण्यात येईल.

(६२) अनुपस्थितीची परवानगी मिळविणे:-

संस्था प्रमुखांची परवानगी घेतल्याशिवाय सामान्यतः कोणताही कर्मचारी आपल्या कामावर अनुपस्थितीत राहणार नाही. परंतु निकडीच्या प्रसंगी जेव्हा त्यास आवश्यक पूर्ण परवानगी घेणे शक्य झाले नसेल तेव्हा तो सात दिवसाच्या आत आपल्या अनुपस्थितीची कारणे कळविल.

(६३) रजा:-

(एक) मान्यता प्राप्त पुर्णवेळ कर्मचाऱ्यांना या संहितेत नमूद केलेल्या रजा अनुज्ञेय राहतील, मात्र अर्धवेळ, कंत्राटी, मानद, अंशकालीन कर्मचाऱ्यांना नैमित्तिक रजे व्यतिरीक्त इतर रजा अनुज्ञेय राहणार नाहीत. रजेची मागणी हक्क म्हणून करण्यात येणार नाही. रजा मंजूर करण्याची नाकारण्याचा स्वेच्छा निर्णय किंवा (नैमित्तिक रजेव्यतिरिक्त) इतर रजा रद्द करण्याचा स्वेच्छा निर्णय पुढील प्रमाणे राखून ठेवण्यात आला आहे.

(i) शिक्षक/शिक्षकेतर निदेशक/निदेशकेतर कर्मचाऱ्यांच्या बाबतीत (संस्था प्रमुख वगळता) शाळा/कर्मशाळा समितीकडे आणि

(ii) शाळा / प्रशिक्षण केंद्र प्रमुखांच्या बाबतीत व्यवस्थापनाकडे

(एक) नैमित्तिक रजेच्या व्यतिरिक्त असणाऱ्या रजेसंबंधातील किंवा रजा वाढी संबंधातील किंवा मोठ्या सुट्टीनंतर रजेवर जाण्यासंबंधातील अर्ज सामान्यतः ज्या तारखेपासून रजेची किंवा रजावाढीची मागणी करावयाची असेल त्या तारखेपुर्वी पुरेशा आगोदर करण्यात येईल. कर्मचाऱ्यांच्या अवाक्याबाहेरील परिस्थितीमुळे आधि अर्ज करणे शक्य नसेल. अशा अपवादात्मक प्रकरणांच्या बाबतीतही अनुपस्थितीच्या तारखेपासून ७ दिवसांच्या आत रजेसंबंधातील अर्ज केला नाही तर त्यांने सेवा सोडून दिली असल्याचे मानण्यात येईल.

(दोन) पुरेसे कारण नसतांना अनुपस्थितीच्या तारखेपासून ७ दिवसांच्या आत रजेसंबंधात अर्ज न करणाऱ्या कायम कर्मचाऱ्यांच्या बाबतीत तो शिस्तभंग असल्याची मानण्यात येईल व उचित चौकशी करण्यात आल्यानंतर तो योग्य त्या शिस्तभंगाविषयक कार्यवहीस्तव पात्र ठरेल.

(तीन) एका शैक्षणिक वर्षात, संस्था प्रमुख त्यांच्या व्यतिरिक्त इतर शिक्षक व शिक्षकेतर निदेशक/निदेशकेतर कर्मचाऱ्यांना आणि व्यवस्थापन संस्था प्रमुखाला १२ दिवस नैमित्तिक रजा मंजूर करू शकेल. मात्र ही नैमित्तिक रजा साधारणपणे एकावेळी सात दिवसाहून जास्त दिवस घेता येणार नाही आणि केवळ अपवादात्मक परिस्थितीत दहा दिवसांपर्यंत वाढवता येईल.

(चार) नैमित्तिक रजेस सोडून रजेपुर्वी किंवा रजेनंतर दोन्हीप्रकारे दोन दिवसांहून अधिक सुट्ट्या घेता येतील. मात्र एकावेळी घेतलेली नैमित्तिक रजा आणि रजेला जोडून घेतलेल्या सुट्ट्या यांचा कालावधी ७ दिवसांहून अधिक होता कामा नये. केवळ अपवादात्मक प्रकरणात हा कालावधी १० दिवसांपर्यंत वाढविता येईल.

(पाच) नैमित्तिक रजेस सोडून रजेपूर्वी किंवा रजेनंतर किंवा दोन्ही प्रकारे घेतलेल्या दोनहून अधिक सुट्ट्या ह्या नैमित्तिक सुट्टी समजण्यात येतील. नैमित्तिक रजेच्या दरम्यान येणारे रविवार आणि सुट्ट्या या नैमित्तिक सुट्टी समजण्यात येवू नयेत.

(सहा) सामान्यतः दिर्घ मुदतीच्या सुट्ट्यांना जोडून अशी सुट्टी सुरु होण्यापूर्वी किंवा त्यानंतर संस्था प्रमुखाच्या पूर्व परवानगीशिवाय नैमित्तिक रजा घेता येणार नाही.

(सात) अनुपस्थितीचा कालावधी हा कामाच्या एक दिवसाच्या अर्धा असेल किंवा त्यापेक्षा कमी असेल तर अर्ध्या दिवसाची नैमित्तिक रजा घेण्यास परवानगी असेल.

(आठ) शनिवार हा कामाचा अर्धा दिवस असेल तर शनिवारची किंवा शाळा/प्रशिक्षण केंद्राने ठरवून दिलेला अन्य कोणताही दिवस हा कामाचा अर्धा दिवस असेल तर त्या दिवसाची अनुपस्थिती ही अर्ध्या दिवसाची नैमित्तिक रजा न समजता पूर्ण दिवसाची नैमित्तिक रजा समजण्यात येईल.

(नऊ) कर्मचार्याला अनुज्ञेय असलेल्या नैमित्तिक रजेमधून खर्ची टाकण्यात न येणाऱ्या खालील प्रकारच्या विशेष नैमित्तिक रजा कर्मचार्याला मंजूर करण्यात येतील व त्या अशा

(I) कुटुंब नियोजन योजनेखाली विशेष नैमित्तिक रजा

| प्रसंग | सवलत |
|---|---|
| ए) पुरुष नसबंदी किंवा स्त्री नसबंदी | कामाच्या सहा दिवसापेक्षा अधिक नसेल इतकी विशेष नैमित्तिक रजा |
| बी) प्रसंगोत्तर नसलेली संतती प्रतिबंधक शस्त्रक्रिया करून घेणाऱ्या कर्मचारी स्त्रिया | १४ दिवसांपेक्षा अधिक नसेल इतकी विशेष नैमित्तिक रजा. |

टिप: १) वरील दोन प्रसंगी देण्यात येणारी विशेष नैमित्तिक रजा सामान्य नैमित्तिक रजेला किंवा नियमित रजेला सोडून घेता येईल. मात्र अर्जाला वैद्यकीय प्रमाणपत्राद्वारे पुष्टी देण्यात आलेली असावी.

(II) बाब (I) मधील विशेष नैमित्तिक रजा, तीन किंवा अधिक ह्यात मुले असलेल्या आणि संतती प्रतिबंधक शस्त्रक्रिया करून घेणाऱ्या स्त्री कर्मचार्यांनाही देता येईल.

| | |
|---|--|
| (सी) लूप बसवून घेणाऱ्या कर्मचारी स्त्रीया | वैद्यकीय प्रमाणपत्र सादर करण्याच्या अधिनतेने तो दिवस |
| (डी) ज्यांच्या पत्नीने स्वयांसाठी असेलेली संतती प्रतिबंधक शस्त्रक्रिया (प्रसवोत्तर नसलेली नसबंदी) करून घेतली असेल तो कर्मचारी | वैद्यकीय प्रमाणपत्र सादर करण्याच्या अधिनतेने सात दिवसापेक्षा अधिक नाही इतकी. |

टिप:

- (a) विशेष नैमित्तिक रजा सर्वसाधारण नैमित्तिक रजेवर किंवा नियमित रजेला जोडून घेता येईल मात्र रजेच्या कालावधीत आपल्या पत्नीची काळजी घेण्यासाठी त्या कर्मचार्याची उपस्थिती आवश्यक आहे. अशा अर्थाचे प्रमाणपत्र देवून शस्त्रक्रिया करणाऱ्या डॉक्टरने अर्जाला पुष्टी दिलेली असावी.
- (b) ज्यांच्या पत्नीने प्रसुतीनंतर ताबडतोब नसबंदी शस्त्रक्रिया करून घेतली असेल त्या कर्मचार्याला प्रत्यक्ष शस्त्रक्रिया करणाऱ्या डॉक्टरचे वैद्यकीय प्रमाणपत्र सादर करण्याच्या अधिनतेने चार दिवसापेक्षा अधिक नसेल इतकी विशेष नैमित्तिक रजा देण्यात येईल.
- (III) खाली नमुद करण्यात आलेल्या इतर प्रसंगी द्यावयाची विशेष नैमित्तिक रजा देण्यात येईल.

प्रसंग

अनुज्ञेय विशेष नैमित्तिक रजा

| | |
|--|---|
| (ए) श्वान दंश उपचार | ३ आठवड्यापर्यंत |
| (बी) राष्ट्रीय किंवा आंतरराष्ट्रीय क्रिडांमध्ये भाग घेणे | टिप (१) (२) च्या अधीन राहून ३० दिवसापर्यंत |
| सी) गिर्यारोहण | टिप ३ व ४ च्या तरतुदीच्या अधिनतेने ३० दिवसा पर्यंत |
| (डी) मोफत रक्तदान | एक दिवस (त्याच दिवशी किंवा रक्तदानाच्या लगतनंतरच्या दिवशी परंतु त्यानंतरच्या इतर कोणत्याही दिवशी नाही). |

टिप:-

- (a) खालील बाबतीत राष्ट्रीय किंवा आंतरराष्ट्रीय क्रीडामध्ये भाग घेण्याच्या विशेष नैमित्तिक रजा मंजूर करण्यात येईल.
- (b) राष्ट्रीय किंवा आंतरराष्ट्रीय महत्वाच्या क्रीडामध्ये भाग घेण्यासाठी.
- (c) खाली नमूद केलेल्या क्रीडामध्ये भाग घेण्यासाठी कर्मचार्याची निवड करण्यात आली असेल त्यावेळी -
 - i) राष्ट्रीय क्रीडा महासंघ किंवा अखिल भारतीय परिषद किंवा मंडळ यांच्याकडून मान्यता मिळालेला आणि भारत सरकारच्या शिक्षण मंत्रालयाने मान्य केलेला संघ यांनी आयोजित केलेल्या आंतरराष्ट्रीय क्रीडा किंवा
 - ii) आंतरराष्ट्रीय आंतर प्रभागीय किंवा आंतर मंडलीय पातळीवर घेण्यात येणाऱ्या क्रीडामध्ये भाग घेणाऱ्या कर्मचारी क्रीडाचक्रामध्ये राज्याचा प्रभागाच्या किंवा मंडळाच्या तीन योग्यरितीने नामनिर्देशित केलेल्या प्रतिनिधी म्हणून आणि वैयक्तिक नात्याने सहभागी झालेला असेल तर अशा राष्ट्रीय महत्त्व असणाऱ्या क्रीडा.
- (d) जेव्हा एखाद्या कर्मचार्याची खास शिक्षण किंवा प्रशिक्षण शिबीरात किंवा अखिल भारतीय खास शिक्षण किंवा प्रशिक्षण योजनेत सहभागी होण्यासाठी निवड केली जाते किंवा त्याचे नाव पुरस्कृत केले जाते किंवा त्याची सेवा अशा क्रीडामध्ये पंच म्हणून वापरली जाते त्यावेळी u
- (e) जेव्हा एखाद्या गिर्यारोहण मोहिमेला भारतीय गिर्यारोहण प्रतिष्ठानची मान्यता असते तेव्हा गिर्यारोहणासाठी नैमित्तिक रजा अनुज्ञेय असेल.
 - (i) जर एखाद्या कर्मचार्याने राष्ट्रीय किंवा आंतरराष्ट्रीय क्रीडा महोत्सवात आणि गिर्यारोहणातही भाग घेतला असेल तर त्याची एकूण विशेष नैमित्तिक रजा जास्तीत जास्त ३० दिवस इतकीच असेल.
 - (ii) अपंग कर्मचार्यांना राज्य शासनाने मंजूर केलेल्या विशेष रजा तसेच वेळेतील सवलत इत्यादी जसेच्या तश्या लागू राहतील.
 - (iii) भारतीय पुनर्वास परिषदेने आयोजित केलेल्या सी.आर.ई. प्रशिक्षण कार्यक्रमास किंवा प्रशिक्षण कार्यक्रमास विशेष शिक्षकांनी दीर्घकालीन सुट्याचा कालावधी वगळून उर्वरित कालावधी मध्ये सी.आर.ई. प्रशिक्षण पूर्ण केल्यास प्रशिक्षणाचा कालावधी हा कर्तव्य कालावधी म्हणून ग्राह्य धरण्यात येईल. प्रशिक्षणला जाण्यापूर्वी संबंधितास शाळा समितीची मान्यता घ्यावी लागेल.

(दहा) सेवेच्या प्रत्येक पुर्ण वर्षाला खाजगी कारणासाठी किंवा वैद्यकीय प्रमाणपत्रावर जास्तीत जास्त २० दिवस अर्धवेतनी रजेऐवजी १० दिवस पूर्ण वेतन अर्जित रजा अनुज्ञेय राहिल. खाजगी कारणासाठी घेतलेल्या १० दिवसापर्यंतच्या रजेस वैद्यकीय प्रमाणपत्राची आवश्यकता राहणार नाही.

(अकरा) (१) देय अर्धवेतनी रजेच्या कालावधीच्या जास्तीत जास्त निम्म्या कालावधीतील परिवर्तीत रजा. आजाराचे स्वरूप व आजाराची संभाव्य मुदत शक्यतोवर सुस्पष्टपणे नमुद करणाऱ्या नोंदणीकृत वैद्यकीय व्यवसायीकाच्या वैद्यकीय प्रमाणपत्राच्या आधारे पुढील शर्तीच्या अधिनतेने मंजूर करता येईल त्या शर्ती अशा u

- i) जेव्हा परावर्तीत रजा मंजूर केली जाईल तेव्हाच अशा रजेच्या दुप्पट इतकी देय अर्धवेतनी रजा खर्ची टाकण्यात येईल.
 - ii) रजा मंजूर करण्यास सक्षम असणाऱ्या प्राधिकाऱ्याला असा कर्मचारी अशी रजा समाप्त झाल्यानंतर सेवेत पुन्हा रुजू होईल असा विश्वास ठेवण्यास कारण असल्याशिवाय परावर्तीत रजा मंजूर केली जाणार नाही.
- २) रजा मंजूर करण्यास सक्षम असणारा प्राधिकारी स्वेच्छा निर्णयानुसार मुंबईतील सरकारी वैद्यकीय रुग्णालयाचे अधीक्षक किंवा जिल्हा शल्य चिकित्सक किंवा जिल्हा वैद्यकीय अधिकारी किंवा जिल्हा परिषदेचे नगरपरिषदेचे किंवा महानगरपालिकेचे वैद्यकीय अधिकारी हयांना अर्जदाराची वैद्यकीयदृष्ट्या तपासणी करण्याची विनंती करून त्यांचे दुसरे वैद्यकीय मत मिळवू शकेल. जर प्राधिकाऱ्यांना तसे करण्याची इच्छा असेल तर तो प्राधिकारी ज्या तारखेला पहिले वैद्यकीय मत देण्यात आले होते. त्या तारखेपासून शक्य तितक्या लवकर मिळेल अशा प्रकारे दुसऱ्या वैद्यकीय तपासणीची व्यवस्था करील. प्राधिकारी अर्जदाराने सादर केलेले मूळ वैद्यकीय प्रमाणपत्र त्या अर्जदाराची पुनः तपासणी करणाऱ्या वैद्यकीय अधिकाऱ्याकडे पाठवील.
- ३) जर अशा फेरतपासणीची आवश्यकता असेल तर व्यवस्थापन ती स्वतःच्या खर्चाने करील आणि अशा फेरतपासणीसाठी कोणताही खर्च केला असल्यास तो अनुदानकरीता अनुज्ञेय धरला जाणार नाही.
- ४) संपूर्ण सेवावधीमध्ये जास्तीत जास्त १८० दिवस अर्धवेतनी रजा, खंड (१) मधील उपखंड (i) व (ii) मध्ये उल्लेखलेल्या शर्तीच्या अधीन राहून परावर्तीत करण्यास परवानगी दिली जाईल. मात्र अशा रजा, रजामंजूर करणाऱ्या प्राधिकाऱ्याने लोकहिताच्या दृष्टीने उपकारक असल्याचे प्रमाणित केलेल्या मान्यताप्राप्त अभ्यासक्रमासाठी वापरली असली पाहिजे.

(बारा) इतर कोणत्याही प्रकारची रजा नियमानुसार अनुज्ञेय नसेल त्यावेळी किंवा अन्य प्रकारची रजा अनुज्ञेय असेल पण कर्मचाऱ्याने असाधारण रजा मंजूर करण्यासाठी लेखी अर्ज केला असेल अशा विशेष परिस्थितीत कोणत्याही कर्मचाऱ्याला असाधारण रजा मंजूर करता येईल. कायम कर्मचाऱ्या व्यतिरिक्त अन्य कर्मचाऱ्यांच्या बाबतीत असाधारण रजेचा कालावधी कोणत्याही एका वेळी तीन महिन्यांहून अधिक होता कामा नये. कायम कर्मचाऱ्याच्या बाबतीत असाधारण रजेचा कालावधी कोणत्याही एका वेळी तीन वर्षांहून अधिक होता कामा नये. रजा मंजूर करण्यास सक्षम असणारा प्राधिकारी रजा न घेता झालेल्या अनुपस्थितीचा कालावधी भुतलक्षी प्रभावाने असाधारण रजेमध्ये परिवर्तीत करून शकेल.

(तेरा) पोटनियम (पंधरा) मधील तरतुदीच्या अधिन राहून एक वर्षांहून अधिक सेवा केलेल्या महिला कर्मचाऱ्याला प्रसुति रजा मंजूर करण्यात येईल अशी रजा तो सुरु झाल्याचा तारखेपासून जास्तीत जास्त १८० दिवस इतकी मंजूर केली जाईल. तसेच वेळोवेळी निर्गमित होणाऱ्या शासकीय कर्मचाऱ्याचे नियम लागू होतील.

(चौदा) पोट नियम (तेरा) खाली प्रसुति रजा ज्या महिला कर्मचाऱ्याची सेवा रजा सुरु होण्याच्या तारखेला एक वर्षांहून अधिक पण दोन वर्षांहून अधिक कमी इतकी झाली असेल अशा महिला कर्मचाऱ्याला अर्ध वेतनावर मंजूर केली जाईल. अशी रजा सुरु होण्याच्या तारखेस दोन वर्षे किंवा त्याहून अधिक सेवा केलेली असेल अशा महिला कर्मचाऱ्याच्या बाबतीत पूर्ण वेतनी प्रसुति रजा मंजूर केली जाईल. एक वर्षांहून कमी सेवा झालेल्या महिला कर्मचाऱ्याला तितक्याच कालावधीची असाधारण रजा मंजूर केली जाईल.

(पंधरा) प्रसुति रजा रजेच्या हिशोबात खर्ची घालण्यास येणार नाही. जर वैद्यकीय प्रमाणपत्रासह इतर प्रकारची रजा मंजूर करण्याची विनंती करण्यात आली असेल तर प्रसुति रजेला जोडून कोणत्याही प्रकारची रजा मंजूर करण्यात येईल.

(सोळा) दोन किंवा त्यापेक्षा अधिक हयात मुले असणाऱ्या महिला कर्मचाऱ्याला प्रसुति रजा मंजूर केली जाणार नाही.

टिप: या नियमातील रजा गर्भास्त्राव किंवा गर्भपात किंवा वैद्यकीय गर्भसमान अधिनियम १९७१ (१९७१ चा ३४) अनुसार केलेले गर्भसमान या बाबतीत खालील शर्तींना अधिन राहून अनुज्ञेय असेल त्या शर्ती अशा

- 1) अशी रजा सहा आठवड्यातून अधिक असता कामा नये. आणि -----
- 2) अशा रजेसाठी केलेल्या अर्जासोबत वैद्यकीय प्रमाणपत्र असले पाहिजे.

(सतरा) नैमित्तिक रजेव्यतिरिक्त कोणत्याही प्रकारची रजा इतर कोणत्याही प्रकारची रजेला जोडून किंवा त्या रजेपाठोपाठ घेता येईल.

(अठरा) कायम नसलेल्या कर्मचा-याला नैमित्तिक व प्रसुती रजे व्यतिरिक्त कोणतीही भरपगारी रजा घेण्याच्या हक्क नसेल, कायम नसलेल्या कर्मचा-याला स्थायी पदावर कायम नात्याने नियुक्त करण्यात येईल. अशा वेळी जर त्याची पूर्वीची अखंड सेवा कायम कर्मचारी म्हणून असती तर रजा त्याला अनुज्ञेय झाली असती. ती रजा मिळण्याचा हक्क असेल. कायम नसलेल्या कर्मचा-याला प्रत्येक पूर्ण वर्षाला २० दिवस या प्रमाणात अर्धवेतनी रजा मंजूर केली जाईल. मात्र रजा मंजूर करण्यास सक्षम असणा-या प्राधिका-याला अशी रजा संपल्यानंतर संबंधित कर्मचारी सेवेत रुजू होईल असा विश्वास ठेवण्यास कारण असले पाहिजे.

(एकोणीस) पूर्णवेतनी रजेवरील कर्मचा-याला रजेवर जाण्याचा लगतपूर्वी मिळणा-या वेतनाइतकी रजावेतन मिळण्याचा हक्क असेल.

(वीस) अर्धवेतनी रजेवरील कर्मचा-याला वरील पोट नियम (एकोणीस) मध्ये विनिर्दिष्ट केलेल्या रकमेच्या निम्त्या दराने रजावेतन मिळण्याचा हक्क असेल, त्याशिवाय रजा वेतनाच्या रकमेच्या प्रमाणात महागाई भत्ता आणि अनुज्ञेय असल्यास पूर्ण दराने स्थानिक पुरकभत्ता व घरभाडे घेता येईल.

(एकवीस) परावर्तीत रजेवरील कर्मचा-याला (वीस) अनुसार अनुज्ञेय असणा-या वेतनाच्या रकमेच्या दुप्पट इतके रजा वेतन मिळण्याच्या हक्क असेल.

(बावीस) क्षयरोग, कर्करोग किंवा कुष्ठरोग पिडीत कर्मचा-याला त्या प्रयोजनासाठी शासकीय कर्मचा-यांना अनुज्ञेय असेल अशी विशेष रजा व भत्ते मिळणेसाठी हक्क असेल.

(तेवीस) असाधारण रजेवरील कर्मचा-याला कोणतेही रजा वेतन घेण्याचा हक्क असणार नाही.

(चोवीस) कायम पूर्णवेळ कर्मचाऱ्यास प्रत्येक सहामाहीस १५ दिवस याप्रमाणे वर्षात दोन सहामाही ३० दिवस अर्जित रजा अनुज्ञेय राहिल. (वर्षाच्या सुरुवातीस जानेवारी मध्ये १५ दिवस आगाऊ रजा रजेच्या खात्यामध्ये जमा करण्यात येईल दुसऱ्या सहामाहीत १५ दिवस जुलै महिन्यामध्ये जमा करण्यात येईल सेवेचा कालावधी सहा महिन्यापेक्षा कमी असल्यास महिन्याला सव्वादोन दिवस या प्रमाणे रजेची परिगणना करण्यात येईल) कोणत्याही कारणास्तव रजा खाती शिल्लक असलेली रजा कर्मचाऱ्यास घेता येईल. ३०० दिवसापर्यंत रजा साठविता येईल. त्यानंतरची रजा साठविली जाणार नाही.

(पंचवीस) नियत वयोमानानुसार सेवानिवृत्त होणारा कर्मचारी, अर्जित रजेच्या ३०० दिवसांच्या कमाल मर्यादेपर्यंत त्या कर्मचा-याच्या खात्यावर जमेस असलेल्या अर्जित रजेच्या कालावधीच्या रजावेतना इतकी रोख रक्कम मिळण्यास पात्र असेल. त्याला रजा वेतनाच्या रोख रकमेच्या

अतिरिक्त निवृत्ती वेतन आणि मृत्यु नि- सेवा निवृत्ती उपदानाच्या सममूल्य निवृत्ती वेतन मिळण्याचाही हक्क असेल. मात्र त्यासाठी खालील शर्ती असतील त्यांच्या शर्ती अशा -

- १) रजा वेतनाची रोख रक्कम ३०० दिवसाच्या कमाल अर्जित रजे इतकी मर्यादित असेल.
- २) अशा प्रकारे अनुज्ञेय असलेली रजा वेतना इतकी रोख रक्कम निवृत्तीनंतर देय होईल. आणि त्या एकाच वेळी एका ठोक रक्कम दिली जाईल.
- ३) ही रोख रक्कम अर्जित रजेसाठी अनुज्ञेय असलेले रजा वेतन आणि त्या रजा वेतनावर निवृत्तीच्या तारखेला अमंलात असलेल्या दरानुसार अनुज्ञेय असलेला महागाई भत्ता यांनी मिळून होणा-या रक्कमेइतकी असेल. कोणताही स्थानिक पुरक भत्ता व घरभाडे भत्ता देय असणार नाही.
- ४) रजा मंजूर करणारा सक्षम प्राधिकारी आपल्या अधिकारात (स्वाधिकारे) निवृत्तीच्या तारखेला कर्मचा-याच्या खात्यावर जमेस असलेल्या अर्जित रजेच्या रजा वेतनाइतकी रोख रक्कम मंजूर करणेबाबत आदेश देईल.

(सव्वीस) कर्मचारी त्याच्या जमेस असलेल्या अर्जित रजेचा लाभ निवृत्तीपूर्व रजा म्हणून देखील घेवून शकेल. अशा बाबतीत निवृत्तीच्या तारखेला त्याच्या खाती शिल्लक असलेल्या अर्जित रजेच्या रजा वेतन इतकी रोख रक्कम या नियमानुसार त्याला मंजूर करण्यात येईल.

(सत्तावीस) पूर्ण वेतनी, अर्धवेतनी किंवा अवैतनिक रजेवर असलेला कर्मचारी त्याच्या रजेच्या कालावधीमध्ये कोणतीही पूर्णवेळ सेवा वेतन किंवा परिश्रमिक घेवून किंवा न घेता स्वीकारणार नाही. कर्मचारी संस्थाप्रमुख समिती किंवा यथास्थिती व्यवस्थापन यांची विनिर्देशपूर्वक परवानगी मिळविल्यानंतर अर्धवेळ नोकरी स्वीकारू शकेल.

(अठ्ठावीस) रजेवर असणाऱ्या कर्मचाऱ्यास रजा मंजूर करणाऱ्या प्राधिकाऱ्याच्या परवानगी खेरीज रजेचा कालावधी संपण्यापूर्वी पुन्हा कामावर हजर होण्यास परवानगी असणार नाही.

(एकोणतीस) प्रशासकीयदृष्ट्या तसे कारणे आवश्यक असेल अशा अपवादात्मक परिस्थितीमध्ये रजा मंजूर करण्यास सक्षम असणारा प्राधिकारी तातडीच्या कामाचे स्वरूप स्पष्ट करून रजेवर असलेल्या कर्मचाऱ्याला परत कामावर बोलावू शकेल. आणि असे रुजू होणे हे कर्मचा-याचे आवश्यक कर्तव्य असेल. तसे असूनही जर निर्देश दिल्यानुसार कर्मचारी कामावर रुजू होवू शकला नाही तर तो आपल्या असर्मतेबाबतच्या वास्तविक परिस्थितीबद्दल उक्त प्राधिकाऱ्याची खात्री पटवील.

(तीस) असाधारण रजेवर असलेल्या कर्मचाऱ्याच्या वेतनवाढीची तारीख अशा रजेच्या कालावधी इतकी पुढे ढकलली जाईल. परंतु वैद्यकीय कारणास्तव असाधारण रजेवर असलेल्या कर्मचा-याची वेतनवाढ पुढे ढकलली जाणार नाही. मात्र जे शिक्षक विधानसभेवर निवडून आले असतील किंवा विधान परिषदेवर निवडून आले असतील किंवा नामनिर्देशित करण्यात आले असतील

त्या शिक्षकांना विधान मंडळाचे सदस्य म्हणून असलेल्या त्यांच्या पदावधीमधील त्यांची असाधारण रजा वेतनावाढीच्या प्रयोजनासाठी हिशोबात घेतली जाण्याचा हक्क असेल.

(एकतीस) एखादा शिक्षक/शिक्षकेतर कर्मचारी कमीत कमी ३ महिने अन्यथा अन्य जास्त दिवस वैद्यकीय रजेवर गेल्यास त्याजागी बदली शिक्षक/शिक्षकेतर कर्मचाऱ्याची नियुक्ती संस्था व्यवस्थापनास करता येईल. असे वेतन समाज कल्याण अधिकारी यांनी मान्यता दिल्यानंतरच अनुज्ञेय राही. असे करताना पूर्वीच्या कर्मचाऱ्यास व्यवस्थापनाने वैद्यकीय रजा मंजूर केलेले असणे आवश्यक आहे.

(६४) कार्यमुक्ती प्रमाणपत्र:-

(एक) जो कर्मचारी रितसर नोटीस देवून सेवा सोडली किंवा ज्या कर्मचाऱ्याची सेवा समाप्त करण्यात येईल त्या (खुद्द प्रमुखा व्यतिरिक्त अन्य) कर्मचाऱ्याला विहीत नमून्यामधील कार्यमुक्ती प्रमाणपत्र देईल. प्रमुखाच्या बाबतीत असे कार्यमुक्ती प्रमाणपत्र व्यवस्थापनाचे अध्यक्ष/ सचिव देतील. आणि प्रमुख स्वतः जर व्यवस्थापन अध्यक्ष, सचिव म्हणजे ज्याला व्यवस्थापक मंडळाने घेतलेले निर्णय अंमलात आणण्याचे अधिकारी असतात असा सचिव, विश्वस्त पत्र व्यवहारकर्ता किंवा अन्य कोणत्याही नावाने ओळखला जाणारा निवृत्ती वेतनाधारी) असेल तर अध्यक्ष असे प्रमाणपत्र देईल. प्रमुख मुख्य कार्यकारी अधिकारी किंवा अध्यक्ष हे संबंधित कर्मचा-याच्या किंवा यथास्थिती, प्रमुखाच्या कार्यमुक्तीच्या तारखेपासून निदान एक आठवड्याच्या आत कार्यमुक्ती प्रमाणपत्र देतील. कार्यमुक्ती प्रमाणपत्र देण्याचे नाकारण्यात आल्यास त्याची कारणे त्या कर्मचा-याला किंवा प्रमुखाला कार्यमुक्तीच्या तारखेपासून एक आठवड्याच्या आत कळविण्यात येतील. प्रमुखाने व्यवस्थापन मंडळाच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्याने किंवा अध्यक्षांने कार्यमुक्ती प्रमाणपत्र देण्यास नकार दिला असेल त्याबाबतीत कर्मचारी किंवा प्रमुख हा संबंधित जिल्हा समाज कल्याण अधिकारी यांच्याकडे अपील करू शकेल. आणि तो अधिकारी प्रमुखाने व्यवस्थापन मंडळाच्या मुख्य कार्यकारी अधिका-याने किंवा अध्यक्षांने नमूद केलेली कारणे विचारात घेतल्यानंतर प्रमुखाला व्यवस्थापन मंडळाच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्याला किंवा अध्यक्षाला कार्यमुक्ती प्रमाणपत्र देण्याविषयी निर्देश देवू शकेल आणि असा निर्देश मिळाल्यावर प्रमुख व्यवस्थापन मंडळाच्या मुख्य कार्यकारी अधिकारी किंवा अध्यक्ष कार्यमुक्ती प्रमाणपत्र देईल.

(दोन) पूर्वी शाळेत नोकरी करणाऱ्या कोणत्याही कर्मचाऱ्याला त्याने कार्यमुक्ती प्रमाणपत्र सादर केल्याशिवाय किंवा पूर्वीच्या व्यवस्थापनाकडे लेखी विनंती करून सुध्दा कार्यमुक्ती प्रमाणपत्र मिळविण्यास तो असमर्थ आहे असे लेखी दिल्याशिवाय दुस-या एखादया शाळेत नोकरीवर

ठेवले जाणार नाही.दुस-या शाळेतील व्यवस्थापनाने पुर्वीच्या व्यवस्थापनाकडून त्याबाबतची कारणे जाणून घेतल्याशिवाय आणि त्या कर्मचाऱ्याला समाधानकारक कामाबद्दलची व चांगल्या वर्तणुकीबद्दलची माहिती खरी असल्याची त्यांची खात्री पटल्याशिवाय त्या कर्मचाऱ्याला सेवेत राहू दिले जाणार नाही. जर त्याला सेवेत राहू देण्यात आले तर नवीन संस्थेचे व्यवस्थापन संबंधित जिल्हयाचा जिल्हा समाज कल्याण अधिकारी याला पुर्वीच्या व्यवस्थापनाने कार्यमुक्ती प्रमाणपत्र देण्यास नकार दिला असल्याबद्दल कळविले आणि त्या कर्मचाऱ्याचे वेतन काढण्याकरीता त्याची मागील वेतन किती होते. याविषयीचे प्रमाणपत्र त्या अधिकाऱ्याकडून घेईल.

(६५) सेवेतून काढून टाकणे किंवा सेवा समाप्त करणे:-

(एक) (१) परिविक्षाधीन असलेल्या कर्मचाऱ्या व्यतिरिक्त इतर तात्पुरत्या कर्मचाऱ्यांच्या सेवा कोणतेही कारण न घेता एक महिन्याची नोटीस देवून किंवा नोटीशीऐवजी एक महिन्याचे वेतन देवून व्यवस्थानाला कोणत्याही वेळी समाप्त करता येतील.

(२) परिविक्षाधीन कर्मचाऱ्यांच्या सेवा व्यवस्थापनाकडून कोणत्याही वेळी समाप्त करण्यात येतील तेव्हा महाराष्ट्र खाजगी शाळांचे कर्मचारी (सेवेच्या शर्ती) विनियम अधिनियम १९७७ यांचे कलम ५ (तीन) यातील तरतूद लागू होतील.

(३) मोठी सुट्टी मिळण्याचा हक्क असलेल्या कर्मचाऱ्यांच्या बाबतीत त्या सुट्टीच्या कालावधीत किंवा त्या सुट्टीच्या कालावधीचा काही भाग अंतर्भूत होईल अशा रितीने किंवा सुट्टीनंतर एक महिन्याच्या आत त्याला नोटीस देण्यात येणार नाही.

(दोन) पोटनियम (३) च्या तरतुदींना अधिन राहून व्यवस्थापनाला पुढील परिस्थितीमध्ये तात्पुरत्या कर्मचाऱ्याची सेवा जर त्यांने दहा वर्षांहून कमी काळ केली असेल तर सहा महिन्यांच्या वितलब्धी इतकी (वेतन व भत्ते मिळून) नुकसान भरपाईची रक्कम देवून आणि जर त्यांने दहा वर्षे किंवा त्याहून अधिक काळ सेवा केली असेल तर बारा महिन्यांच्या एकूण वितलब्धी इतकी नुकसान भरपाईची रक्कम देवून समाप्त करता येईल.

विद्यार्थ्यांशी वा विद्यार्थ्यांनीशी किंवा कर्मचाऱ्यांशी उध्दटपणे किंवा अनैतिक वर्तन करणे किंवा ज्यामुळे नैतिक अधःपात होईल आणि ज्याबाबत जाहिर चौकशी झाल्यास समाजावर अनिष्ट परिणाम होण्याची शक्यता असेल अशी अन्य कोणतीही कृती करणे.

(तीन) व्यवस्थापनाने कर्मचाऱ्याला त्याची सेवा समाप्त करण्याचे कोणत्या कारणांच्या आधारे प्रस्तावित करण्यात आले आहे. ते नमूद करणारी व तसे करू नये याबाबतची त्याची काही कारणे असल्यास ती वाजवी कालावधीत दाखविण्याची संधी त्याला देणारी नोटीस दिल्याशिवाय व अशी कोणतेही कारणे त्यांनी दाखविली असल्यास ती विचारात घेतल्याशिवाय पोटनियम (दोन) अनुसार त्या कर्मचाऱ्यांची सेवा समाप्त करण्याविषयी कोणतेही आदेश काढण्यात येणार नाहीत. जर कर्मचाऱ्याने दाखविलेली कारणे विचारात घेतल्यावर त्या कर्मचाऱ्याची सेवा समाप्त करण्याचे आदेश काढण्यात आले तर व्यवस्थापनाला त्या कर्मचाऱ्याला द्यावयाच्या आदेशात आपली कोणतीही कारणे द्यावी लागणार नाहीत.

(चार) एखाद्या मान्यता प्राप्त संस्थेत ३१ मार्च १९८१ पूर्वी नियुक्त झालेल्या व ज्याने अंशदायी भविष्य निर्वाह निधी योजना चालू ठेवण्यास होकार दिलेला आहे. अशा स्थायी कर्मचाऱ्याला जिल्हा शल्य चिकित्सकाने किंवा यथास्थिती शासकीय रुग्णालयाच्या अधिकाऱ्याने दिलेल्या प्रमाणपत्रानुसार तो वैद्यकीयदृष्ट्या अपात्र ठरल्याने सेवेतून मुक्त करावयाचे असेल तर त्याने केलेल्या सेवेच्या प्रत्येक पूर्ण वर्षाकरीता अर्ध्या महिन्याचा पगार (वेतन व भत्ते) या दराने येणारी रक्कम उपदान म्हणून देण्यात येईल. मात्र ही रक्कम त्याच्या तीन महिन्यांच्या पगाराहून (वेतन व भत्ते) उपदान म्हणून देण्यात येईल.

परंतु या पोट नियमानुसार उपदान मिळणाऱ्या कर्मचाऱ्यास उपदानांच्या अतिरिक्त वरील पोटनियम (दोन) अन्वये तरतूद केलेली नुकसान भरपाईची रक्कम मिळण्याचा हक्क असणार नाही.

(पाच) कर्मचारी पुढील एका वा अनेक कारणास्तव शिक्षा होण्यास पात्र ठरेल.

- (१) गैरवर्तणूक.
- (२) नैतिक अधःपत.
- (३) कामाकडे जाणून बुजून व सतत दुर्लक्ष.
- (४) अक्षमता.
- (५) शाळा समितीने दिलेल्या आदेशाचे पालन न करणे

या नियमांच्या प्रयोजनार्थ

- (१) गैरवर्तणूक यात पुढील कृतिचा समावेश होईल.
- (i) या नियमाद्वारे किंवा नियमांखाली ठरवून दिलेल्या सेवेच्या अटी व शर्तीचे पालन न करणे
- (ii) आचार संहितेचा भंग

- (iii) तत्सम स्वरुपाची अन्य कोणतेही कृती
- (२) नैतिक अधःपत पोटनियम (दोन) मध्ये उल्लेखलेल्या ८ कृतिचा समावेश *****
- (३) कामाकडे जाणूक बुजुन दुर्लक्ष यात पुढील कृतिचा समावेश होतो.
- (i) या नियमाद्वारे किंवा नियमानुसार विहीत केलेल्या कोणत्याही कर्तव्याबाबत कसूर करणे.
- (ii) पूर्व परवानगी न घेता कामावर सतत गैरहजर राहाणे.
- (४) अक्षमता यात पुढील कृतिचा समावेश होतो.
- i) वारंवार सूचना देवूनही आणि सुविधांची तरतूद करूनही शैक्षणिक ज्ञान साधण्यात व अद्ययावत ज्ञान मिळवण्यास कसूर करणे
- ii) वर्षाकरीता ठरवून दिलेल्या पाठ्यक्रम नेमून कालावधीत शिकवून पुरा करण्यास अपरिहार्य नसलेल्या अशा कोणत्या कारणास्तव कसूर करणे आणि u
- iii) तत्सम स्वरुपाची अन्य कोणतीही कृति.

(६६) शास्ती

या नियमांच्या तरतुदींना बाध न येता कोणताही कर्मचारी नियम ८२ मध्ये विनिर्दिष्ट गैरवर्तणूक नैतिक अधःपत जाणीवपूर्वक व सातत्याने कामाकडे दुर्लक्ष व अक्षमता ठरवा असेल तर तो पुढील शास्तीस पात्र ठरेल.

- (एक) ताकीद देणे, खरडपट्टी काढणे किंवा ठपका ठेवणे.
- (दोन) एक वर्षापासुन अधिक नाही इतका काळ वेतवाढ राखून धरणे.
- (तीन) आदेशांकडे दुर्लक्ष केल्यामुळे किंवा आदेशाचे उल्लंघन केल्यामुळे संस्थेचे काही नुकसान झाले असल्यामुळे ते त्याच्या वेतनातुन किंवा त्याला देय असलेल्या अन्य रक्कमेतुन संपूर्णतः किंवा अंशतः वसूल करणे.
- (चार) दर्जा कमी करणे.
- (पाच) सेवा समाप्त करणे.

मात्र नियम क्र. ७२ मध्ये विनिर्दिष्ट केलेल्या किरकोळ स्वरुपाची शास्ती लादण्याच्या निर्णयान व्यथित झालेला कर्मचारी, शिकेचा आदेश मिळाल्याच्या तारखेपासुन ४५ दिवासांच्या आत अपिलीय अधिकाऱ्याकडे अपील करू शकेल.

(६७) शास्तीचे पुढीलप्रमाणे किरकोळ व मोठ्या शास्ती असे वर्गीकरण करण्यात आले आहे.

(एक) किरकोळ शास्ती

(१) खरडपट्टी

(२) ताकीद

(३) ठपका

(४) एक वर्षापेक्षा अधिक नाही एवढा काळ वेतनवाढ रोखून धरणे.

(५) आदेशाकडे दुर्लक्ष केल्यामुळे किंवा आदेशाचे उल्लंघन केल्यामुळे संस्थेचे काही आर्थिक नुकसान झाले असल्यास ते त्यांच्या वेतनातून किंवा त्याला देय असलेल्या अन्य रक्कमेतून संपूर्णतः किंवा अंशतः वसूल करणे.

(दोन) मोठ्या शास्ती

१. दर्जा कमी करणे

२. सेवा समाप्त करणे.

(६८) किरकोळ शास्ती लादण्याची कार्यपद्धती :-

किरकोळ शास्ती या कर्मचाऱ्याकडून होणाऱ्या चुकाबद्दल उदा. नेमून कामे हातावेगळी करण्यात विलंब लावणे, कामाकडे दुर्लक्ष करणे, शिरजोरी करणे. विशिष्ट आदेश न पाळणे आणि इतर तत्सम स्वरूपाची गैरवर्तणूक किंवा गैरवर्तणूक किंवा गैरवर्तणूक करणे या सारख्या चुकांबद्दल लावता येतील. या नियमात लावून दिलेल्या शिक्षा अंतिमरित्या लादण्याची लादण्यापुर्वी संबंधित कर्मचाऱ्याने केलेल्या चुकाबद्दल किंवा त्याच्या कृतीबद्दल त्याला शिक्षा का केली जावू नये याबाबत संयुक्तीक व पुरेशी कारणे दोन आठवड्यांच्या आत लेखी सादर करण्याची संधी देण्यास येईल. त्याच्यावर शिक्षा लादायची झाल्यास स्वरूप व प्रमाण किती असावे हे त्या कर्मचाऱ्याने काही स्पष्टीकरण दिले असल्यास ते विचारात घेतल्यानंतरच ठरविण्यात येईल.

(६९) मोठ्या शास्ती लादण्याची कार्यपद्धती :-

(एक) जर कर्मचारी एखाद्या गंभीर स्वरूपाच्या गैरवर्तणूकीबद्दल किंवा गैरवर्तनाबद्दल दावा असल्याचा त्याच्यावर आरोप असले आणि त्याच्यावरील दोष सिद्ध झाल्यास त्याचा दर्जा कमी केला जाण्याची किंवा त्याला सेवेतून काढून टाकण्याची शक्यता आहे. असे मानण्यास सबळ कारण असेल तर त्याची चौकशी केली जावी काय आणि त्या कर्मचाऱ्याला निलंबनाखाली ठेवावे काय हे व्यवस्थापन प्रथम ठरविल. त्याला काढून टाकण्याकरीता प्रथम दर्शनी कारण असल्याशिवाय किंवा तो सक्रीय सेवते राहिल्याने अडचण निर्माण होण्याची किंवा प्रकरणाच्या

चौकशीच्या कामात अडथळे येण्याची शक्यता आहे असे मानण्यास पुरेसे कारण असल्याशिवाय निलंबनाचा आदेश दिला जाणार नाही. व्यवस्थापनाने त्या कर्मचाऱ्याला निलंबित करण्याचे ठरविले तर अस कर्मचारी पोटनियम (पाच) च्या तरतुदीच्या अधिन अशा आदेशाच्या तारखेपासून निलंबित होईल.

(दोन) कर्मचाऱ्याने निलंबित असताना आणि चौकशी चालू असताना राजीनामा दिला तर राजीनामा स्वकारण्यात येणार नाही.

(तीन) निलंबनाखाली असेलेला कर्मचारी कोणतीही नोकरी स्वीकारणार नाही.

(चार) निलंबित कर्मचाऱ्याला निलंबनाच्या कालावधीत संस्था प्रमुखाची पुर्वमान्यता घेतल्याशिवाय मुख्यालय सोडता येणार नाही. जर अशा कर्मचारी हा स्वतःच संस्था प्रमुख असेल तर तो अध्यक्षीची पुर्वमान्यता घेईल.

(पाच) ज्या कर्मचाऱ्याविरुद्ध फौजदारी गुन्ह्याबद्दल कारवाई करण्यात आली असेल ज्या कर्मचाऱ्याला त्यावेळी अंमलात असलेल्या प्रतिबंधात्मक स्थान बध्दतेविषयीच्या कायदयाने स्थानबध्द करण्यात आलेले असेत किंवा ज्या कर्मचाऱ्याला पोलीस किंवा न्यायालयीन कोठडीत अड्डेचाळीस तासापेक्षा अधिक काळपर्यंत डांबून ठेवण्यात आलेल असेल. किंवा जो कर्मचारी कारावासात असले तोवर निलंबित असल्याचे मानण्याज येईल आणि त्याच्या वरील कारवाई समाप्त होईपर्यंत किंवा यथास्थितीत येईपर्यंत त्याला त्या कालावधीचे कोणतेही वेतन अन्य प्रकारच्या त्याच्या किंवा यथास्थितीत येईपर्यंत त्याला कालावधीचे कोणतेही वेतन व भत्ते मिळणार नाहीत. त्यास दोषमुक्त करण्यात आले किंवा त्याचा स्थानबध्द कालावधी असमर्थनीय असल्याचा निर्वाळा न्यायालयाने दिला तरच त्याला पूर्ण रक्कम दिली जाईल.

(सहा) फौजदारी कारवाईचा निर्णय लागल्यावर व्यवस्थापन निवाड्याची एक प्रत मिळविल आणि निवाड्यात जर आरोपाबाबत दोषसिध्दी झालेली असेल आणि त्याच आरोपाबाबत व्यवस्थापनाने त्या कर्मचाऱ्याविरुद्ध चौकशीही सुरु केलेली असेल तर त्याच आरोपाबाबत चौकशी पुढे चालू ठेवण्याची आवश्यकता राहणार नाही. आणि व्यवस्थापन त्या कर्मचाऱ्याची सेवा समाप्त करण्याची कार्यवाही करू शकेल. तथापी कर्मचाऱ्याला खालच्या न्यायालयाच्या दोषसिध्दीच्या निर्णयाविरुद्ध वरच्या न्यायालयामध्ये जेवढ्या काळापर्यंत अपील करण्याचा किंवा पुर्नरीक्षण अर्ज करण्याचा हक्क असेल तेवढा कालावधी संपेपर्यंत व्यवस्थापन तसा कोणताही आदेश काढणार नाही. जर असे अपिल किंवा पुर्नरीक्षण अर्ज करण्यात आला तर वरिष्ठ न्यायालयाकडून दोष सिध्दी अंतिमरित्या कायम होईपर्यंत व्यवस्थापन कोणतीही कार्यवाही करणार नाही जर फौजदारी

खटल्याचा अपिलाचा किंवा पुर्नरीक्षण अर्जाचा निर्णय दोषमुक्त असा झाला तर तो निर्णय विचारात घेवुन व्यवस्थापन चौकशी सुरु करणे किंवा पुढे चालू ठेवणे आवश्यक आहे किंवा नाही. ते ठरविले दोषमुक्ती समर्थनीय असल्याचे व्यवस्थापनाने मान्य केले तर न्यायालयाचा निष्कर्ष आपणांस मान्य असल्याचे प्रमाणित करुन व्यवस्थापन चौकशीचे काम सोडून देईल. जर न्यायालयाचा निष्कर्ष व्यवस्थापनाला मान्य नसेल तर व्यवस्थापन चौकशी पुढे चालू ठेवील. आणि योग्य ती शिक्षा देईल.

(७०) निर्वाह भत्याचे प्रदान:-

- (एक) (१) निलंबनाखाली असलेल्या कर्मचाऱ्यास तो अर्धवेतनी रजेवर असता तर त्याला काढले असते असे रजा वेतन आणि त्याच्या अतिरिक्त अशा रजा वेतनावरील महागाई भत्ता एवढी रक्कम देय असेल.
- (२) जेथे निलंबनाचा कालावधी चार महिन्यापेक्षा जास्त असेल तेथे ज्या प्राधिका-याला निलंबनाचे आदेश दिले आहेत किंवा दिले असल्याचे समजण्यात येते तो प्राधिकारी पहिल्या चार महिन्यांनंतरच्या कोणत्याही कालावधीसाठी निर्वाह भत्याची रक्कम खालीलप्रमाणे बदलण्यास सक्षम असेल.
- (i) उक्त प्राधिका-यांच्या मते कर्मचा-याशी प्रत्यक्ष संबंध नसेल अशा काही कारणामुळे निलंबनाचा कालावधी लांबला असेल तर त्या कारणाची लेखी नोंद करुन पहिल्या महिन्याच्या कालावधीमध्ये अनुज्ञेय असलेल्या निर्वाह भत्याच्या ५० टक्के इतक्या रक्कमेहून अधिक होणार नाही. इतक्या उचित रकमेने निर्वाह भत्याची रक्कम वाढविता येईल.
- (ii) उक्त प्राधिकरणाच्या मते निलंबनाचा कालावधी कर्मचा-याशी प्रत्यक्ष संबंध जोडण्यासारख्या कारणामुळे लांबला असेल तर ती कारणे लेखी नमूद करुन पहिल्या चार महिन्यांच्या कालावधीत अनुज्ञेय असलेल्या निर्वाह भत्या ५० टक्क्याहून अधिक नाही. इतक्या उचित रक्कमेने निर्वाह भत्याची रक्कम कमी करता येईल.
- (iii) महागाई भत्याचा दर हा उपखंड (१) व (२) अन्वये अनुज्ञेय असलेल्या वाढीव किंवा घटलेल्या निर्वाह भत्याच्या रकमेवर आधारित असेल.
- (दोन) कर्मचाऱ्याच्या निलंबनाच्या तारखेस इतर काही पूरक भत्ते मिळत असतील तर ते निलंबनाच्या काळातही निलंबित करणारे प्राधिकारी निर्देश देईल एवढ्या प्रमाणात व त्या शर्तीच्या आधिन राहून मिळतील.

परंतु, ते भत्ते जो खर्च भागविण्यासाठी दिले जात असतील तो खर्च कर्मचारी अजूनही करीत आहेत त्याबद्दल उक्त प्राधिकारणाची खात्री पटल्याशिवाय त्या कर्मचा-याला पूरक भत्ता मिळण्याचा हक्क असणार नाही.

आणखी असे की, जेव्हा कर्मचा-याला सक्षम न्यायालयाने दोषी ठरवून कारावासाची शिक्षा ठोठावली असेल तेव्हा त्याला मिळणारा निर्वाह भत्ता अशा दोषसिध्दीच्या तारखेपासून कमी करून तो दरमहा एक रुपया इतका नाममात्र ठेवला जाईल व त्याची सुटका होईपर्यंत किंवा सक्षम प्राधिकरणा तर्फे त्याला सेवेतून दूर केले जाईपर्यंत किंवा पुर्वीच्या पदावर त्याचे पुनःस्थापन केले जाईपर्यंत त्याला तेवढाच निर्वाह भत्ता मिळत राहील.

आणखी असे की, जर कर्मचा-याला अपिल न्यायालयाने दोषमुक्त केले असेल आणि वरच्या न्यायालयात आणखी अपिल किंवा पुनरीक्षण अर्ज दाखल करण्यात येवून तो प्रलंबित राहिलेला नसेल. तर अपिल न्यायालयाने त्याला दोषमुक्त केल्यापासून ते त्या नियमाखाली चौकशी सुरु करण्यात आलेली असल्यास त्या चौकशीचे काम पुर्ण होईपर्यंत त्या कर्मचा-याला नेहमीच्या दराने निर्वाह भत्ता मिळेल.

आणखी असे की, वरील पोटनियम (एक) व (दोन) च्या कक्षेत येणा-या प्रकरणामध्ये जेव्हा व्यवस्थापन निलंबित कर्मचा-याला निर्वाह भत्ता व इतर काही पूरक भत्ते असल्यास ते भत्ते देण्याचे नाकारील किंवा देण्यास सुरुवात करण्यात व देत राहण्यास कसूर करील, तेव्हा संबंधित समाज कल्याण अधिकारी ते भत्ते त्याला देईल आणि शाळेला देय होणा-या वेतनेतर अनुदानातून तेवढी रक्कम वजा करील.

(तीन) जर एखादा कर्मचारी निलंबनाखाली असताना नियत वयोमानाचा झाला तर तो ते वयोमान झाल्यानंतर वय निवृत्त झाल्याचे मानण्यात येईल आणि त्याच्याविरुद्ध कोणतीही विभागीय किंवा न्यायिक कार्यवाही प्रलंबित असल्यास त्याच्या सेवा निवृत्ती नंतरही ती चालू ठेवण्यात येईल. तो निलंबनाखाली नसता तर त्याला निलंबनाखाली ठेवण्यात आल्याच्या तारखेपासून लगत पूर्वीच्या तारखेपर्यंतच्या त्याच्या अर्हताकारी सेवेच्या आधारे त्याला जेवढे कमाल निवृत्ती वेतन अनुज्ञेय झाले असते त्यापेक्षा अधिक नसेल एवढे तात्पुरते निवृत्ती वेतन त्याला देण्यात येईल. परंतु त्याच्या प्रकरणाचा अंतिम निर्णय लागेपर्यंत त्याला मृत्यू-नि-सेवानिवृत्ती उपदानाची रक्कम देण्यात येणार नाही. जेव्हा एखादा कर्मचा-याला दोषमुक्त करण्यात येईल आणि व्यवस्थापनाकडून त्याच्या विरुद्ध नियम ८६ पोटनियम (सहा) नुसार कोणतेही कार्यवाही करण्यात आलेली नसेल तेव्हा त्याचे निलंबन हे पुर्णतः असमर्थनीय असल्याचे मानण्यात आल्यास पोटनियम (पाच) अनुसार आणि ते निलंबन पूर्णतः समर्थनीय असल्याचे मानण्यात आल्यास पोटनियम (सहा) अनुसार त्याच्या प्रकरणाचे नियमन केले जाईल.

(चार) जेव्हा निलंबित करण्यात आलेल्या कर्मचा-याला त्याच्या पदावर पुन स्थापित करण्यात येईल तेव्हा पुन स्थापनेचा आदेश देण्यात सक्षम असलेला प्राधिकारी पुढील गोष्टी विचारात घेवून त्याबाबत विशिष्ट आदेश देईल.

(१) कर्मचाऱ्याच्या सेवेतील अनुपस्थितीच्या कालावधीकरीता त्याला द्यावयाचे वेतन व भत्ते आणि

(२) उक्त कालावधी हा कर्तव्यार्थ कालावधी म्हणून मानण्यात यावा किंवा कसे.

(पाच) जेव्हा पोटनियम (चार) मध्ये नमूद केलेल्या प्राधिका-याचे असे मत असेल की, कर्मचारी संपूर्णत निर्दोष आहे किंवा निलंबनाच्या बाबतीत ते निलंबन पूर्णपणे असमर्थनीय आहे. तेव्हा त्या कर्मचा-याला तो जर यथास्थिती बडतर्फी झाला नसता, नोकरीवरून काढून टाकला नसता किंवा निलंबित झाला नसता तर जे वेतन व भत्ते व निवृत्ती वेतन मिळण्यास पात्र ठरला असता ते पूर्ण वेतन व भत्ते व निवृत्तीवेतन देण्यात येईल. निलंबित कर्मचाऱ्याच्या पदावर अन्य एखादा कर्मचाऱ्याची नियुक्ती करण्यात आली असल्यास त्या बदली कर्मचाऱ्याच्या वेतन भत्त्याचा खर्च व्यवस्थापन सोशील आणि असा खर्च शासकीय अनुदानासाठी अनुज्ञेय मानण्यात येणारी नाही.

(सहा) अन्य बाबतीत त्या कर्मचाऱ्याला व्यवस्थापन ठरवील तेवढ्या प्रमाणात वेतन व भत्ते देण्यात येतील.

परंतू, जेव्हा कर्मचाऱ्याला निलंबनाच्या कालावधीत मंजूर करण्यात आलेल्या तात्पुरत्या निवृत्ती वेतनाची रक्कम ही अंतिमरित्या अनुज्ञेय ठरलेल्या निवृत्ती वेतनाच्या रकमेपेक्षा अधिक होत असेल तेव्हा रकमेमधील ही तफावर त्याला देय झालेल्या निवृत्ती वेतनाच्या रकमेमधून वसूल करण्यात किंवा समायोजित करण्यात येणार नाही.

आणखी असे की, पोटनियम (पाच) किंवा (सहा) अनुसार देण्यात येणारे भत्ते हे असे भत्ते ज्या इतर शर्तीच्या अधिन दिले जातात त्या सर्व शर्तीच्या अधिन असतील.

आणखी असे की, पोटनियम (पाच) च्या कक्षेत येणाऱ्या प्रकरणाच्या बाबतीत कामावरील अनुपस्थितीचा कालावधली हा विशिष्ट प्रयोजनासाठी कर्तव्यार्थ कालावधी म्हणून मानण्यात यावा. असा व्यवस्थापनाने खास करून आदेश दिल्यावर तो तसा कर्तव्यार्थ मानण्यात येईल.

(७१) निलंबनाच्या शर्ती:-

(एक) जेव्हा एखादा कर्मचाऱ्याला निलंबित करण्याची व्यवस्थापनाची इच्छा असेल तेव्हा संबंधित समाज कल्याण अधिकाऱ्याची पूर्व मान्यता घेऊनच त्याला तसे निलंबित करण्यात येईल. परंतु गंभीर स्वरूपाचा गुन्हा केल्याची खात्री झाल्यास अशा कर्मचाऱ्यास त्वरित निलंबित करण्याची कार्यवाही संस्थेस करता येईल. मात्र निलंबन केल्यानंतर संबंधित कर्मचाऱ्याचे पदास पद मान्यता देणाऱ्या सक्षम अधिकारी यांची कार्योत्तर मंजूरी घेण्यात येईल.

(दोन) निलंबनाचा कालावधी समाज कल्याण अधिकाऱ्याच्या पूर्वपरवानगी शिवाय चार महिन्यांहून अधिक होणार नाही.

(तीन) पूर्व मान्यता घेवून कर्मचाऱ्याला निलंबित करण्यात आले असेल अशा प्रकरणामध्ये त्या कर्मचाऱ्याला फक्त चार महिन्याकरिता बँकेमार्फत निर्वाह भत्ता प्रदान करण्याच्या योजनेनुसार निर्वाह भत्ता दिला जाईल आणि त्यानंतर संबंधित व्यवस्थापन स्वतःच्या निधीतून भत्ता देईल.

(चार) जेव्हा एखादा कर्मचाऱ्याला व्यवस्थापनाने उपरोक्त प्रमाणे संबंधित समाज कल्याण अधिकाऱ्याची पूर्व मान्यता न घेता निलंबित केले असेल तेव्हा त्या कर्मचाऱ्याला निलंबनाच्या पहिल्या चार महिन्याकरीता देखील आणि त्यानंतर चौकशी पूर्ण होई पर्यंतच्या कालावधीकरीता देखील व्यवस्थापन स्वतःच्या निधीतून निर्वाह भत्त्याची रक्कम देईल.

(पाच) पोटनियम (तीन)/किंवा (चार) यांच्या तरतुदीचे उल्लंघन केलेली प्रकरणे वगळता एरवी निर्वाह भत्ता अडवून ठेवण्यात येणार नाही.

* * *

(७२) चौकशी समिती

(एक) एखादा कर्मचारी गंभीर स्वरूपाची गैरवर्तणूक किंवा गैरवर्तन केल्याबद्दल दोषी असल्याचे आढळून आले व व्यवस्थापनाने त्याच्या विरुद्ध चौकशी करण्याचे ठरविले तर रितसर स्थापन करण्यात आलेल्या चौकशी समितीद्वारे व्यवस्थापन तशी चौकशी करील ज्या प्रकरणात मोठ्या स्वरूपाची शास्ती होण्याची शक्यता असेल अशाच प्रकरणात ती समिती चौकशी करील. व्यवस्थापनाने या संदर्भाकित प्राधिकृत केलेला व्यवस्थापन मंडळाच्या कार्यकारीणीच्या बहुमताने नियुक्त केलेला चौकशी अधिकारी संबंधित कर्मचार्याला नोंदणीकृत पोच देय डाकेने त्याच्यावरील आरोप कळवील आणि आरोपपत्र त्याला मिळाल्यापासून सात दिवसांच्या आत त्याच्याकडून लेखी खुलासा मागवील.

(दोन) व्यवस्थापन मंडळाच्या मुख्य कार्यकारी अधिका-याला किंवा यथास्थिती अध्यक्षाला कर्मचार्याने किंवा संस्था प्रमुखाने सादर केलेला खुलासा समाधानकारक नसल्याचे आढळून आले तर तो (अधिकारी किंवा अध्यक्ष) तो खुलासा त्याला मिळाल्याच्या तारखेपासून पंधरा दिवसांच्या आत व्यवस्थापनापुढे मांडील. नंतर व्यवस्थापन त्या कर्मचा-या विरुद्ध चौकशी चालवावयाची की नाही याबाबत पंधरा दिवसांच्या आत निर्णय घेईल. जर चौकशी चालवावयाचा निर्णय घेण्यात आला तर व्यवस्थापन, व्यवस्थापनाच्या अध्यक्षाला व शाळा समितीच्या सभापतीला अनुक्रमे व्यवस्थापनातून एक व शाळा समितीमधून एक अशा दोन सदस्यांची चौकशी समितीवर नेमणूक करण्याचे प्राधिकार देईल आणि अध्यक्ष व सभापती अशा रितीने नामनिर्देशीत केलेल्या सदस्यांची नावे व्यवस्थापनाच्या निर्णयापासून पंधरा दिवसांच्या आत चौकशी अधिका-याला कळवील. चौकशी समितीचा तिसरा सदस्य हा संबंधित कर्मचा-याचे कोणत्याही खजगी शाळेच्या व्यवस्थापनातील सदस्यांमधून किंवा कर्मचा-यामधून नामनिर्देशीत केलेली व्यक्ती असेल. पोटनियम (एक) मध्ये उल्लेखिलेल्या संस्था प्रमुखांच्या विरुद्ध चौकशी चालवायची असे ठरविले असेल तेव्हा चौकशी समितीमध्ये तीन सदस्य असतील व त्यापैकी एक व्यवस्थापनाचा अध्यक्ष असेल व दुसरे दोन सदस्य हे शाळा समितीचे व संस्था प्रमुखांचे प्रत्येकी एक या प्रमाणे नामनिर्देशीत केलेले सदस्य असतील.

(तीन) व्यवस्थापनाने व शाळा समिती पोटनियम (दोन) नुसार नामनिर्देशीत केलेल्या सदस्यांची नावे व्यवस्थापन मंडळाच्या मुख्य कार्यकारी अधिकारी नोंदणीकृत पोच देय डाकेने पोटनियम (एक) मध्ये उल्लेखिलेल्या कर्मचा-याला किंवा यथास्थिती प्रमुखाला कळवील आणि प्रस्तावित चौकशी

समितीवर त्याच्यावतीने एका व्यक्तीचे नामनिर्देशन करण्याचा निदेश देईल. पोटनियम (एक) मध्ये उल्लेखलेल्या प्रमुखाच्या विरुद्ध चौकशी करायची असेल त्याबाबत व्यवस्थापनाचा अध्यक्ष शाळा समितीने नामनिर्देशित केलेल्या सदस्यांचे नाव प्रमुखाला कळविले आणि प्रस्तावित समितीवर त्याच्या वतीने एका व्यक्तीचे नामनिर्देशन करण्याचा निदेश देईल. कर्मचारी किंवा यथास्थिती प्रमुख त्याच्या वतीने नामनिर्देशित करावयाच्या व्यक्तीचे नाव त्या व्यक्तीच्या लेखी संमतीसह व्यवस्थापन मंडळाच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्याला किंवा यथास्थिती अध्यक्षांना त्यांच्याकडून तसे करण्याबाबतचा निदेश त्याला मिळाल्यापासून पंधरा दिवसांच्या आत त्यांच्याकडे पाठवील.

(चार) कर्मचाऱ्यांचे किंवा यथास्थिती प्रमुखाने आपण नामनिर्देशित केलेल्या व्यक्तीचे नाव कळविले तर व्यवस्थापन मंडळाच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्याला किंवा यथास्थिती अध्यक्षांना ते नाव कळविणारे पत्रे मिळाल्याच्या तारखेपासून तीन सदस्यांची चौकशी समिती स्थापन झाल्याचे मानण्यात येईल. जर कर्मचाऱ्याने किंवा अशा प्रमुखाने आपल्या निर्देशित व्यक्तीचे नाव ठराविक मुदतीत कळविण्यात कसूर केली तर ठराविक मुदत संपल्यानंतर पोटनियम (दोन) अन्वये तरतूद केल्याप्रमाणे फक्त दोन सदस्यांची चौकशी समिती स्थापन झाल्याचे मानण्यात येईल.

(पाच) चौकशी समितीचा आमंत्रक पुढीलप्रमाणे असेल-

(१) कोणत्याही कर्मचाऱ्याच्या बाबतीत शाळा समितीने नामनिर्देशित केलेला सदस्य आणि

(२) पोटनियम (१) मध्ये निर्देशिलेल्या प्रमुखाच्या बाबतीत व्यवस्थापनाचा अध्यक्ष असा आमंत्रक चौकशी समितीच्या कामकाजास प्रारंभ करील आणि चौकशी संबंधिता संबंध अभिलेख ठेवील.

(सहा) चौकशी समितीच्या बैठकी शाळेच्या जागेतच शाळेच्या नेहमीच्या वेळात किंवा कर्मचाऱ्यांची संमती असेल तर शाळा सुटल्यानंतर लगेच किंवा मोठ्या सुट्टीत घेतल्या जातील.

(७३) चौकशी संबंधीची कार्यपद्धती:-

(एक) व्यवस्थापन विनिर्दिष्ट दोषारोपांचा समावेश असणारे दोषारोप पत्र तयार करील आणि ते दोषारोपांच्या विवरणपत्रासह आणि कर्मचाऱ्यांच्या किंवा यथास्थिती प्रमुखांच्या स्पष्टीकरणासह चौकशी समितीच्या आमंत्रकाला सादर करील आणि त्यांच्या प्रति संबंधित कर्मचाऱ्याकडे देखील किंवा प्रमुखाकडे देखील ज्या तारखेला चौकशी समिती स्थापन झाली असल्याचे मानण्यात आले असेल त्या तारखेपासून सात दिवसांच्या आत नोंदणीकृत पोच देय डाकेने पाठवील.

(दोन) (ए) कर्मचाऱ्याला किंवा यथास्थिती प्रमुख दोषारोप पत्राच्या आणि दोषारोपांच्या विवरणपत्राच्या प्रती मिळाल्यापासून दहा दिवसांच्या आत पुढीलप्रमाणे कार्यवाही केली जाईल.

- (एक) जर असा कर्मचारी किंवा यथास्थिती प्रमुख दोषारोपपत्राला कोणतेही लेखी स्पष्टीकरण देवू इच्छित असेल तर तो ते स्पष्टीकरण चौकशी समितीच्या आमंत्रकाला व्यक्तीशः सादर करील किंवा नोंदणीकृत पोच देय डाकेने पाठवून देईल.
- (दोन) व्यवस्थापनाला आणि कर्मचाऱ्याला किंवा यथास्थिती प्रमुखाला कोणत्याही साक्षीदाराची तपासणी करण्याची इच्छा असेल तर तो अशा तऱ्हेने ज्या साक्षीदाराची तपासणी करुन इच्छित असेल त्यांची नावे चौकशी समितीच्या आमंत्रकाला लेखी कळवील आणि
- (तीन) व्यवस्थापनाला पुराव्या रुपाने कोणतेही कागदपत्र चौकशी समितीपुढे ठेवण्याची इच्छा असेल तर ते व्यवस्थापन अशा सर्व कागदपत्राच्या सत्य प्रती कर्मचाऱ्याला किंवा यथास्थिती प्रमुखाला कळवील. व्यवस्थापन ज्यावर विसंबून आहे, ती कागदपत्रे म्हणजे शाळेची नोंदवही किंवा अभिलेख असेल तर शाळा कर्मचाऱ्याला किंवा यथास्थिती प्रमुखाला अशा नोंदवहीतून किंवा अभिलेखातून संबंध उतारे काढण्यास परवानगी देईल. कर्मचारी किंवा यथास्थिती प्रमुख पुराव्याबाबत जी कागदपत्रे तो सादर करणार असेल त्या सर्व कागदपत्रांच्या सत्य प्रती व्यवस्थापनाला देईल.
- (बी) खंड (ए) मध्ये विनिर्दिष्ट केलेला १० दिवसांचा कालावधी समाप्त झाल्यानंतर तीन दिवसांच्या आत चौकशी समिती चौकशीचे कामकाज चालू करण्यासाठी बैठक घेईल आणि व्यवस्थापनाला आणि कर्मचाऱ्याला किंवा यथास्थिती प्रमुखाला कोणताही पुरावा सादर करावयाचा असेल किंवा साक्षीदारांची तपासणी करावयाची असेल तर त्यासाठी हजर होण्यासंबंधी नोंदणीकृत पोच देय डाकेने १० दिवसांची नोटीस देईल.
- (सी) आपला बचाव करण्यासाठी कर्मचाऱ्याला सर्व प्रकारे वाजवी संधी देण्यात आली आहे याची खात्री चौकशी समिती करुन घेईल.
- (डी) (एक) व्यवस्थापनाला पुरावा सादर करण्याचा आणि कर्मचाऱ्याच्या वतीने तपासणी केली गेलेल्या साक्षीदाराची उलट तपासणी करण्याचा हक्क असेल.
- (दोन) कर्मचाऱ्याला आपली बाजू व्यक्तीशः मांडण्याचा आणि पुष्टी दाखल पुरावा सादर करण्याचा हक्क असेल. तसेच त्याला व्यवस्थापनाच्या वतीने तपासणी केली गेलेल्या साक्षीदारांची उलट तपासणी करण्याचाही हक्क असेल.
- (तीन) दोन्ही पक्षांनी कळविलेल्या सर्व साक्षीदारांची उलट तपासणी करण्याची पुरेशी संधी देण्यात येईल.
- (ई) चौकशी समितीची सर्व कार्यवाही अभिलिखित करण्यात येईल आणि ती खरी असल्याचे द्योतक म्हणून दोन्ही पक्षकार साक्षीदारांच्या निवेदनाबरोबरच त्या कार्यवाहीवरही पुष्टीदेखाल स्वाक्षरी

करतील. दोन्हीपैकी एखाद्या पक्षकाराने अशी पुष्टी देण्यास नकार दिल्यास आमंत्रक त्या नकाराची नोंद अभिलिखित करील.

- (एफ) सामान्यपणे चौकशी समितीच्या पहिल्या बैठकीची तारीख आणि कर्मचाऱ्याला निलंबित केल्याची तारीख यापैकी जी तारीख अगोदरची असेल त्या तारखेपासून १२० दिवसांच्या आत चौकशी पूर्ण करण्यात येईल. मात्र चौकशी समितीने चौकशी अधिन राहून असणाऱ्या प्रकरणाच्या विशेष परिस्थितीत संबंधित जिल्हा समाज कल्याण अधिकाऱ्याच्या पूर्वमान्यतेने चौकशी पूर्ण करण्याचा कालावधी वाढविलेला नसावा. जर अशी चौकशी १२० दिवसांच्या कालावधीत किंवा कालावधी वाढवला असल्यास अशा वाढीव कालावधीत पूर्ण झाला नाही तर तो कर्मचारी निलंबनाधिन असल्याचे बंद होईल आणि तो पुन्हा सेवेत रुजू झाला असल्याचे मानण्यात येईल. असे झाल्यामुळे चौकशी पुढे चालू ठेवण्यास बाधा येणार नाही.
- (तीन) व्यवस्थापन आणि कर्मचारी किंवा यथास्थिती प्रमुख हे त्यांच्या कोणत्याही नामनिर्देशित व्यक्ती आणि साक्षीदार असल्यास ते चौकशीच्या वेळी उपस्थित राहतात हे पहावयास जबाबदार असतील. तथापि विवादातील दोहोपैकी एखादा पक्षकार किंवा चौकशी समितीचा किंवा चौकशी समितीचा कोणताही सदस्य कोणत्याही सबळ कारणावरून अनुपस्थित असल्याबद्दल चौकशी समितीचे समाधान झाले तर चौकशी समिती आपली ती विशिष्ट बैठक स्थगित करील. जर अशा पक्षकार किंवा सदस्य उक्त स्थगित बैठकीस उपस्थित राहू शकला नाही तर संबंधित व्यक्तीच्या अनुपस्थितीतही अशी बैठक पार पाडण्यात येईल.
- (चार) चौकशी समितीचा आमंत्रक कार्यवाहीचा सारांक्ष आणि कोणतेही साक्षीदार असल्यास त्यांच्या निवेदनाच्या प्रती कर्मचा-यांकडे किंवा यथास्थिती प्रमुखाकडे वरील कार्यवाही पूर्ण झाल्यापासून चार दिवसांच्या आत नोंदणीकृत पोच देय ढाकेने पाठवील आणि त्यावर त्याला कोणतेही स्पष्टीकरण द्यावयाचे असल्यास ते देवू करण्यासाठी सात दिवसांची मुदत राहील.
- (पाच) कर्मचारी किंवा यथास्थिती प्रमुख कार्यवाहीचा सारांश इत्यादी मिळाल्याच्या तारखेपासून सात दिवसांच्या कालावधीत आपले आणखी स्पष्टीकरण एकतर व्यक्तीशः किंवा नोंदणीकृत पोच देय ढाकेने चौकशी समितीच्या आमंत्रकाकडे सादर करील.
- (सहा) असे आणखी स्पष्टीकरण मिळाल्यानंतर किंवा पुर्वेप्ती कालावधीत कोणतेही स्पष्टीकरण देवू करण्यात आले नाही तर आणखी स्पष्टीकरण मिळण्यासाठी निश्चित केलेल्या तारखेनंतर दहा दिवसांच्या आत चौकशी समिती चौकशी पूर्ण करील व त्या कर्मचा-याच्या विरुद्धच्या आरोपाबाबतचे निष्कर्ष आणि या निष्कर्षावर आधारलेला समितीचा निर्णय व त्या कर्मचा-याच्या किंवा यथास्थिती प्रमुखाच्या विरुद्ध करावयाच्या विनिर्दिष्ट कार्यवाहीसाठी व्यवस्थापनाला

कळविल. तसेच समिती आपल्या निर्णयाची एक प्रत कर्मचा-यांकडे किंवा यथास्थिती प्रमुखाकडे नोंदणीकृत पोच देय डाकेने पाठवील. निष्कर्षाची व निर्णयाची एक प्रत संबंधित विभागाच्या जिल्हा समाज कल्याण अधिकाऱ्यांकडेही पृष्ठांकित करण्यात येईल. ही प्रत नोंदणीकृत पोच देय डाकेने पाठविता येईल. त्यानंतर व्यवस्थापन चौकशी समितीचा निर्णय कार्यान्वीत करील व ते चौकशी समितीचा निर्णय नोंदणीकृत पोच देय डाकेने मिळाल्याच्या तारखेपासून सात दिवसांच्या आत आवश्यक ते आदेश काढील. तसेच व्यवस्थापन आपल्या आदेशाची एक प्रत जिल्हा समाज कल्याण अधिकारी किंवा आयुक्त, अपंग कल्याण, महाराष्ट्र राज्य, पुणे यांना यथास्थिती पृष्ठांकित करील.

(७४) सेवा समाप्त करणे इत्यादी बाबतचा अधिकार:-

व्यवस्थापन चौकशी समितीचा दर्जा कमी करणे किंवा सेवा समाप्त करणे याबाबतचा निर्णय अंमलात आणण्याचा अधिकार व्यवस्थापन मंडळाच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडून यथास्थित अध्यक्षाकडून अन्य कोणत्याही दुय्यम प्राधिकाऱ्यांकडे सुपूर्द करणार नाही.

(७५) अपिल व अपिलीय अधिकारी

- (एक) अपंगांकरीता स्वयंसेवी संस्थांमार्फत चालविण्यात येणाऱ्या विशेष निवासी/अनिवासी, अनुदानित/विनाअनुदानित शाळा/प्रशिक्षण केंद्रांमधील शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांच्या प्रशासकिय मान्यता, सेवासमाप्ती, बडतर्फी, निलंबन, पदावन्नती, पदोन्नती, वेतनवाढ रोखणे, इत्यादी बाबीं संदर्भात उद्भवणाऱ्या प्रश्नांच्या अनुषंगाने संबंधित व्यक्तीत कर्मचाऱ्यास सदर आदेश प्राप्तीच्या दिनांकापासून तीस दिवसांच्या आत संबंधित जिल्ह्याच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे/मुंबई शहर व उपनगर जिल्ह्याकरीता प्रादेशिक उपायुक्त, समाज कल्याण मुंबई यांचेकडे अपिलाव्दारे दाद मागता येईल.
- (दोन) सदर अपिल अर्जावर अपिलार्थी यथोचितरीत्या स्वतःची स्वाक्षरी करुन ते तीन प्रतिमध्ये अपिलीय अधिकाऱ्यांकडे समक्ष अथवा रजिस्टर पोस्टाने सादर करेल.
- (तीन) उक्त नियम (७५) (एक) मधील तरतूदीनुसार मुदतबाहय प्राप्त झालेल्या अपिलाची संबंधित अपिलीय अधिकारी दखल घेणार नाही. तथापि मुदतबाहयरीत्या प्राप्त झालेल्या अपिलाची सदर अपिलीय अधिकारी दखल घेऊ शकेल परंतु अपिल दाखल करण्यास झालेला विलंब अपिलार्थीने सबळ कारण व पुराव्यानिशी सिध्द करणे आवश्यक राहिल.
- (चार) प्रत्येक अपिलावर अपिलार्थीने आवश्यक न्यायालयीन शुल्क अपिलीय अधिकाऱ्याने ठरविल्याप्रमाणे भरणे बंधनकारक राहिल व ते विनापरतावा असेल.

(७६) द्वितीय अपिल/पुनरीक्षण अधिकारी

- (एक) अपिलीय अधिकाऱ्याचा निर्णय प्राप्त झाल्यानंतर निर्णय मान्य नसलेल्या, वादी अथवा प्रतिवादीस अपिलीय अधिकाऱ्याच्या निर्णया विरुद्ध एक महिन्याच्या आत पुनरीक्षण अधिकाऱ्याकडे यथास्थिती आयुक्त, अपंग कल्याण, महाराष्ट्र राज्य, पुणे यांचेकडे पंधरा दिवसाच्या आत तीन प्रतित द्वितीय अपिल दाखल करता येईल. मुदती नंतर प्राप्त झालेले कालबाह्य अपिल दाखल करुन घेण्याचे अथवा फेटाळण्याचे अधिकार पुनरीक्षण अधिकाऱ्यांचे राहतील.
- (दोन) पुनरीक्षण अधिकारी द्वितीय अपिल प्राप्त झाल्यानंतर अर्ध न्यायिक पद्धतीने अपिलावर कार्यवाही करुन निर्णय अपिल कर्त्यास कळवितील.
- (तीन) पुनरीक्षण अधिकाऱ्याचा निर्णय अंतिम व कायम राहील.

प्रकरण ५

सहाय्यक अनुदान

भाग १

(७७) सहाय्यक अनुदान व त्यासाठी पात्रता

- (एक) महाराष्ट्र राज्यातील विशेष शिक्षणाबाबत निर्णय घेण्यासाठी शासन निधीतून दर वर्षाला दिल्या जाणाऱ्या पैशाचे सनियंत्रण आयुक्तालयाच्या नियंत्रणाखाली व त्या नियमामध्ये वेळोवेळी ठरवून दिलेल्या शर्तीनुसार केले जाईल.
- (दोन) अपंग व्यक्ती अधिनियम २०१६ अन्वये नोंदणी प्रमाणपत्र प्राप्त अपंग कल्याण आयुक्तालयाकडून मिळालेल्या विशेष शाळा/प्रशिक्षण केंद्र सलग्न वसतिगृह व मतिमंद बालगृह सहाय्यक अनुदान तत्वावर मान्यता मिळालेल्या असतील तरच त्या अनुदान मिळण्यास पात्र असतील. असे असले तरी अशा संस्थांना अपंग कल्याण आयुक्तालयाकडून मिळणारे अनुदान निधीच्या उपलब्धतेनुसार आणि वेळोवेळी ठरवून दिलेल्या अनुज्ञेय बाबींवरील मंजूर खर्चावर शासनाने वेळोवेळी विहित केलेल्या दराने दिले जाईल.
- (तीन) विना अनुदान तत्वावर मान्यता मिळालेल्या विशेष शाळा/प्रशिक्षण केंद्र सलग्न वसतिगृह व मतिमंद बालगृहांना जो पर्यंत शासनाकडून अनुदान तत्वावर मान्यता मिळणार नाही तो पर्यंत त्या शासनाकडून कोणतेही सहाय्यक अनुदान देय राहणार नाही.
- (चार) सहाय्यक अनुदान तत्वावर मान्यता मिळालेल्या विशेष शाळा/प्रशिक्षण केंद्र सलग्न वसतिगृह व मतिमंद बालगृह केवळ अशी मान्यता चालू असे पर्यंत/ नोंदणी प्रमाणपत्र असे पर्यंत अनुदान मिळण्यास पात्र असतील.
- (पाच) अपंग कल्याण आयुक्तालयाकडून वेळोवेळी ठरवून दिलेल्या मान्य बाबींवर वेतनेत्तर अनुदानाचे मुल्यनिर्धारण प्रतिवर्षी जिल्हा समाज कल्याण अधिकारी, सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण,

मुंबई शहर/उपनगर कार्यालयामार्फत करण्यात येईत मूल्यनिर्धारणांती निर्धारित केलेली वेतनेत्तर अनुदानाची रक्कम (वेतनत्तर, इमारत भाडे व परिपोषण) शासनाकडून त्या-त्या वर्षी प्रत्यक्ष प्राप्त निधीच्या उपलब्धतेनुसार संस्थांना वितरीत करण्यात येईल.

(सहा) सहाय्यक अनुदान (वेतन वगळून) संस्थेच्या खात्यावर अनुदानाची रक्कम वितरीत करण्यात येईल.

(सात) विशेष शाळा/प्रशिक्षण केंद्र सलग्न वसतिगृह व मतिमंद बालगृहाने खर्चाचे सनदी लेखापालाकडून प्रतिवर्षी ३१ जुलै पुर्वी लेखापरिक्षण अहवाल तयार करून घ्यावा व मूल्यनिर्धारणासाठी लेखापरिक्षण अहवालासह प्रस्ताव संबंधित जिल्हा समाज कल्याण अधिकारी, सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण, मुंबई शहर/उपनगर कार्यालयास ३१ ऑगस्ट पुर्वी सादर करावा. मूल्यनिर्धारणाचा अहवाल सादर झाल्यानंतर जानेवारी अखेर संबंधित जिल्हा समाज कल्याण अधिकारी, सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण, मुंबई शहर/उपनगर यांनी मूल्यनिर्धारणाचे कामकाज पूर्ण करून आपल्या जिल्ह्यातील विशेष शाळा/प्रशिक्षण केंद्र सलग्न वसतिगृह व मतिमंद बालगृह निहाय मूल्यनिर्धारणाप्रमाणे वेतनेत्तर अनुदानाच्या देय रकमा बाब निहाय (वेतनत्तर, इमारत भाडे व परिपोषण) मूल्यनिर्धारण अहवालासह आयुक्तालयास सादर कराव्यात आयुक्तालयाकडून अहवालाची पडताळणी करून देय असणाऱ्या वेतनेत्तर अनुदानाच्या रकमा निधीच्या उपलब्धतेनुसार संस्थेच्या खात्यात जमा करण्यात येईल.

(आठ) मागील वर्षाच्या मूल्यनिर्धारण रकमेच्या कमाल ६०% (साठ टक्के) अथवा निधीच्या उपलब्धतेप्रमाणे तदर्थ स्वरूपात शैक्षणिक वर्षाच्या प्रथम सत्रात आयुक्तालयामार्फत संस्थेच्या वेतनेत्तर खाती RTGS प्रणालीद्वारे अदा करण्यात येईल व मूल्यनिर्धारण झाल्यानंतर उर्वरित रक्कम निधीच्या उपलब्धतेनुसार उक्त प्रमाणे अदा करण्यात येईल.

(नऊ) संस्थांनी उक्त कालावधीत सनदी लेखापालाच्या लेखापरिक्षण अहवालासह मूल्यनिर्धारणाचा प्रस्ताव संबंधित जिल्हा समाज कल्याण अधिकारी, सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण, मुंबई शहर/उपनगर कार्यालयास वेळेत सादर न केल्यास ३१ जुलै नंतर अहवाल सादर करेपर्यंत प्रतिमहिना मूल्यनिर्धारण रकमेच्या पाच टक्के रक्कम दंड म्हणून वसूल करण्यात येईल. संबंधित आर्थिक वर्ष संपल्यानंतर लेखापरिक्षण अहवाल मूल्यनिर्धारण प्रस्ताव सादर करणाऱ्या संस्थांना त्या वर्षाचे वेतनेत्तर अनुदान दिले जाणार नाही.

(दहा) ज्या संस्थांना केंद्र शासनाकडून सहाय्यक अनुदान योजनेतून ज्या बाबींवर अनुदान मिळते त्या बाबींवर राज्य शासनाकडून अनुदान मिळणार नाही. अशा बाबींवर संबंधित संस्थेने राज्य शासनाकडून अनुदान घेतल्याचे निदर्शनास आल्यास सदरची रक्कम वसूल पात्र असेल आणि

सदरची संस्था काळया यादीत टाकण्याची कारवाई करण्यात येईल. याशिवाय सदर संस्थेचे विश्वस्त मंडळ वैयक्तिक व सामुहीकरीत्या दंडात्मक कारवाईस पात्र असेल.

(अकरा) अनुदान मंजूर करणे वा नाकारणे हा शासनाचा विशेष अधिकार असल्याने एखादया किंवा अनेक विशेष शाळा/प्रशिक्षण केंद्राकरीता अपंग कल्याण आयुक्तालयाने अथवा शासन आदेशाने संबंधित अधिकारीतेकडून शासनाकडे अनुदान मंजूरीसाठी शिफारस केली म्हणजे सदर विशेष शाळा/प्रशिक्षण केंद्र सहाय्यक अनुदानाकरीता पात्र ठरले असे संबोधता येणार नाही.

भाग २

(७८) वेतन

- (एक) अनुदान तत्वावर मान्यता असलेल्या नोंदणी प्रमाणपत्र प्राप्त व वैद्यता कालावधीतील विशेष शाळा/प्रशिक्षण केंद्र संलग्न वसतिगृह व मतिमंद बालगृहातील मान्यता प्राप्त पुर्णवेळ, अर्धवेळ, अंशकालीन आणि मानधन तत्वावरील कर्मचाऱ्यांचे समाज सेवार्थ या संगणकीय प्रणालीप्रमाणे दरमहा १००% (शंभर टक्के) अदा करण्यात येईल. सोबतचे (परिशिष्ट ४) पहावे. सदर परिशिष्टातील शासन निर्णयात वेळोवेळी झालेले बदल या सदरी लागू राहतील.
- (दोन) कर्मचाऱ्यांस सध्या स्थितीतील देय असलेल्या वेतनश्रेणी प्रमाणे (सहाय्या वेतन आयोगाच्या वेतनश्रेण्या) वेतन अदा केले जाईल. वेतन श्रेण्यांचा शासन निर्णय (परिशिष्ट ५) जोडला आहे.
- (तीन) शिक्षक (मुख्याध्यापक, विशेष शिक्षक, कला शिक्षक) या प्रत्यक्ष विद्याविषयक काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना चटोपाध्याय आयोगाच्या त्रिस्तरीय वेतनश्रेणी लागू राहतील हया (परिशिष्ट ६) जोडलेल्या शासन निर्णयाप्रमाणे राहतील यामध्ये वेळोवेळी शासन सुधारणा करेल त्या सुधारणा लागू राहतील.
- (चार) शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना कालबद्ध पदोन्नती/आश्वासित प्रगति योजनेच्या वेतनश्रेणीचा लाभ (परिशिष्ट ७) जोडलेल्या शासन निर्णयाप्रमाणे राहतील यामध्ये वेळोवेळी शासन सुधारणा करेल त्या सुधारणा लागू राहतील.
- (पाच) कर्मचाऱ्यांच्या वेतनश्रेणीमध्ये बदल झाल्यास विहित पद्धतीने त्यांची वेतननिश्चिती करून आयुक्तालयातील वेतन व वेतननिश्चिती पथकाकडून पडताळणी करून घ्यावी लागेल.

भाग ३
वेतनेतर अनुदान
आकस्मिक/संकीर्ण खर्च

- (७९) अनुदानतत्वावर मान्यता असलेल्या नोंदणी प्रमाणपत्र प्राप्त व वैधता कालावधीतील विशेष शाळा/प्रशिक्षण केंद्रातील मान्यता प्राप्त पुर्णवेळ, अर्धवेळ, अंशकालीन आणि मानधन तत्वावरील कर्मचाऱ्यांच्या एकूण त्या u त्या वर्षात प्रत्यक्ष अदा केलेल्या वेतनाच्या (Gross Salary) ८ % (आठ टक्के) राहिल अथवा शासन वेळोवेळी निर्धारित करेल त्या दराने अनुज्ञेय राहिल.
- (एक) उक्त आकस्मिक / संकीर्ण खर्च हा एकूण ८% (आठ टक्के) च्या मर्यादेत प्रत्येक शैक्षणिक बाबींवर ७०% (सत्तर टक्के) व अशैक्षणिक बाबींवर ३०% (तीस टक्के) खर्च समप्रमाणात करणे अनिवार्य राहिल. शैक्षणिक व अशैक्षणिक बाबींकरिता सोबतचे (परिशिष्ट ८) पहावे.
- (दोन) न्यायालयीन बाबींवर केलेला प्रवास खर्च, वकिला फी, न्यायालयाची फी, न्यायालयीन प्रकरणासाठीचा स्टेशनरी व झेरॉक्सचा खर्च व न्यायालयाने विशिष्ट प्रकरणी दंड आकारल्यास दंडाची रक्कम अनुज्ञेय राहणार नाही.

इमारत भाडे

(८०) विशेष शाळा/प्रशिक्षण केंद्र व/किंवा संलग्न वसतिगृहाच्या इमारतीची रचना

- (एक) अनिवासी विशेष शाळा/प्रशिक्षण केंद्राकरीता किमान ४० चौ. फूट प्रति विद्यार्थी असणे आवश्यक आहे. त्यामध्ये विशेष शाळा/प्रशिक्षण केंद्राचे कार्यालय, वर्ग खोल्या, स्नानगृहे, शौचालय, अभ्यागत व कर्मचारी कक्ष, सभागृह, इत्यादी बाबी अंतर्भूत राहतील. परंतु, कमाल मर्यादेपेक्षा जास्तीच्या जागेकरीता इमारतीचे भाडे अनुज्ञेय राहणार नाही.
- (दोन) निवासी विशेष शाळा/प्रशिक्षण केंद्र/संलग्न वसतिगृहाची इमारत किमान ६० चौ. फूट व कमाल १०० चौ. फूट प्रति विद्यार्थी असणे आवश्यक आहे. यात विशेष शाळा/प्रशिक्षण केंद्राचे कार्यालय, वर्ग खोल्या, स्नानगृहे, शौचालय, अभ्यागत व कर्मचारी कक्ष, सभागृह, भोजनगृह, निवासगृह इत्यादी बाबी अंतर्भूत राहतील. परंतु, कमाल मर्यादेपेक्षा जास्तीच्या जागेकरीता इमारतीचे भाडे अनुज्ञेय राहणार नाही.
- (तीन) वरील मान्य क्षेत्रफळाच्या इमारतीचे भाडे कार्यकारी अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग यांनी प्रमाणीत केलेल्या भाडे प्रमाणपत्रा प्रमाणे प्रत्यक्षात अदा केलेल्या इमारत भाड्याच्या ७५ टक्के या पैकी जे कमी असले ते किंवा शासन वेळोवेळी जे दर निश्चित करेल त्या दराने व मान्य विद्यार्थी/प्रशिक्षणार्थीच्या प्रमाणात संस्थेस अनुज्ञेय राहिल.
- सोबतचे (परिशिष्ट ९) पहावे.
- (चार) विशेष शाळा/प्रशिक्षण केंद्र व/किंवा संलग्न वसतिगृहाची इमारत संस्थेच्या स्वमालकीची तसेच विनामुल्य वापरण्यास मिळालेली असल्यास कार्यकारी अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग यांनी प्रमाणित केलेल्या मुल्यांकनाच्या ७.५ टक्के (साडेसात टक्के) इमारत देखभाल/दुरुस्ती खर्च अनुदान अनुज्ञेय राहिल. तथापि सदर इमारती करिता संस्थेने जो प्रत्यक्ष खर्च केलेला आहे

- तो किंवा मुल्यांकनाच्या ७.५ टक्के (साडेसात टक्के) या पैकी जी रक्कम कमी असेल ती रक्कम मुल्य निर्धारणामध्ये व मान्य विद्यार्थी/प्रशिक्षणार्थीच्या प्रमाणात संस्थेस देय राहिल.
- (पाच) परंतु सदर दुरुस्ती/देखभालीचा खर्च संबंधित असल्यास कार्यकारी अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग यांनी प्रमाणित केलेला असणे बंधनकारक राहिल.
- (सहा) ज्या विशेष शाळा/प्रशिक्षण केंद्र व/किंवा संलग्न वसतिगृहाची इमारत समुचित शासनाच्या, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या, समुचित शासनाच्या अंगिकृत उपक्रम अथवा महामंडळाच्या निधीतून किंवा लोकप्रतिनिधीच्या निधीतून बांधण्यात आलेली असल्यास अशा इमारतींना उक्त नियम (चार) व (पाच) मधील तरतूदी लागू राहतील.
- (सात) ज्या विशेष शाळा/प्रशिक्षण केंद्र व/किंवा संलग्न वसतिगृहाची इमारत संबंधित पालक संस्थेच्या कार्यकारी मंडळातील विश्वस्तांच्या मालकी हक्क वहीवाटीची असेल व ती इमारत संबंधित पदाधिकाऱ्याने सदरच्या विशेष शाळा/प्रशिक्षण केंद्र व/किंवा संलग्न वसतिगृहाकरीता संबंधित संस्थेस भाडेतत्वावर दिलेली असेल अशा इमारतींना देखिल उक्त नियम (तीन) मधील तरतूदी लागू राहतील.
- (आठ) वरील नियम (एक), (चार) व (पाच) मध्ये नमूद केलेल्या इमारतींचे ग्रामपंचायत, नगरपालिका, महानगरपालिका, प्राधिकरण, छावणी इ स्थानिक स्वराज्य संस्थांचे मालमत्ता कर हे वेतनेतर अनुदानातून देय राहतील.

(८१) परिपोषण

- (एक) निवासी शाळा/प्रशिक्षण केंद्रातील मान्य अनुदानित विद्यार्थी संख्येसाठी अंध, कर्णबधिर व अस्थिव्यंग निवासी विद्यार्थ्यांना दरमहा रु. ९००/- प्रति विद्यार्थी या दराने व मतिमंद व आत्मकेंद्रीता निवासी विद्यार्थ्यांना रु. ९९०/- या दराने परिपोषण अनुदान देण्यात येईल. मतिमंद बालगृहातील प्रवेशितांना दरमहा रु. २०००/- प्रति लाभार्थी या दराने परिपोषण अनुदान अनुज्ञेय राहिल. हे दर शासन वेळोवेळी बदल करेल ते लागू राहतील. परिपोषण अनुदानाची परिगणना हजेरीप्रमाणे करण्यात येईल.
- (दोन) वेतनेतर अनुदानाचे (आकस्मिक/संकिर्ण खर्च, इमारत भाडे/इमारत दुरुस्ती खर्च व परिपोषण) मुल्यनिर्धारण सोबतच्या (परिशिष्ट - ८) प्रमाणे

प्रकरण ६ संकीर्ण

भाग १

(८२) उपक्रमाचे अभिलेख, नोंदवह्या जतन करणे, अद्यावत ठेवणे व तपासणी

- (एक) कायम स्वरूपी विना अनुदानित, विना अनुदानित, अनुदानित अपंगांच्या विशेष शाळा व प्रशिक्षण केंद्र, संलग्न वसतिगृह, मतिमंद बालगृह, शिघ्र निदान व शिघ्र उपचार केंद्र, पुनर्वसन प्रकल्पांमध्ये ठेवण्यात येणारे नोंदवह्या व अभिलेख (परिशिष्ट - १०) मध्ये दर्शविल्याप्रमाणे ठेवणे हे सदर उपक्रमाचे मुख्याध्यापक/व्यवस्थापकीय अधिक्षक यांचेवर बंधनकारक राहिल.
- (दोन) सदरचे अभिलेख तपासणी अधिकाऱ्यांस अथवा वरीष्ठ कार्यालयास मागणी केल्याप्रमाणे पडताळणीसाठी उपलब्ध करून देईल.
- (तीन) मागणी केलेले अभिलेख पडताळणीसाठी उपलब्ध करून न दिल्यास संबंधित मुख्याध्यापक/व्यवस्थापकीय अधिक्षक हे या संहितेतील शास्तीच्या नियमानुसार कारवाईस पात्र राहतील.
- (चार) सदरचे अभिलेख व उपक्रम हे कोणत्याही वेळी निरीक्षण अधिकाऱ्यास पडताळणी व तपासणीसाठी खुले राहतील.

भाग २

(८३) उपक्रमांचे हस्तांतर व स्थलांतर

- (एक) स्वयंसेवी संस्थांमार्फत चालविण्यात येणाऱ्या शासन मान्यता प्राप्त व नोंदणी प्रमाणपत्र प्राप्त अपंगांच्या कायम स्वरूपी विना अनुदानित, विना अनुदानित, अनुदानित अपंगांच्या विशेष शाळा व प्रशिक्षण केंद्र, संलग्न वसतिगृह, मतिमंद बालगृहांचे हस्तांतर व स्थलांतर संस्थेस करावयाचे असल्यास (परिशिष्ट ५ ११) मधील शासन निर्णय दिनांक १६.०९.२०१७ अथवा शासन यामध्ये वेळोवेळी सुधारणा करेल त्याप्रमाणे करण्यात येईल.
- (दोन) सक्षम प्राधिकाऱ्याच्या मान्यतेशिवाय संस्थेने वरील उपक्रम हस्तांतर व स्थलांतर केल्यास संबंधित संस्थेस त्या त्या उपक्रमाकरिता दिलेले नोंदणी प्रमाणपत्र रद्द करण्यात येईल व शासनाकडून देण्यात येणारे अनुदान तात्काळ बंद करण्यात येईल.

भाग ३

(८४) प्रशासक नियुक्ती

- (एक) स्वयंसेवी संस्थांमार्फत चालविण्यात येणाऱ्या शासन मान्यता प्राप्त व नोंदणी प्रमाणपत्र प्राप्त कायम स्वरूपी विना अनुदानित, विना अनुदानित, अनुदानित विशेष शाळा व प्रशिक्षण केंद्र, संलग्न वसतिगृह, मतिमंद बालगृहावर (परिशिष्ट - १२) मधील शासन निर्णय दिनांक ०९ मार्च २००४ मध्ये दिलेल्या तरतुदीप्रमाणे तसेच यामध्ये वेळोवेळी सुधारणा करेल त्याप्रमाणे प्रशासक नियुक्त करण्यात येईल.

भाग ४

(८५) भविष्य निर्वाह निधी

(एक) शासन मान्यता प्राप्त नियमित वेतनश्रेणीतील पुर्णवेळ कर्मचाऱ्यांची नियुक्ती १ नोव्हेंबर २००५ पूर्वीची असल्यास त्यांना सर्वसाधारण भविष्य निर्वाह निधीची योजना लागू राहिल व ०१ नोव्हेंबर २००५ नंतर मान्य पदावर नवीन नियुक्ती असल्यास अंशदायी भविष्य निर्वाह निधी योजना लागू राहिल. योजनेचे वर्गणीदार होणे अंतरीम परताव व ना-परतावा रक्कमा काढणे सेवानिवृत्ती नंतर अंतिम रक्कम काढून घेणे याबाबतची कार्यपद्धती (परिशिष्ट १३) प्रमाणे राहिल यामध्ये शासन वेळोवेळी जे बदल करतील ते लागू राहतील.

भाग ५

(८६) रजा प्रवास सवलत व स्वग्राम सवलत

(एक) विशेष शाळा व प्रशिक्षण केंद्र संलग्न वसतिगृह मान्यता प्राप्त कर्मचाऱ्यांना रजा प्रवास व स्वग्राम सवलत योजनेचा लाभ शासन निर्णय (परिशिष्ट - १४) जोडला आहे. त्याप्रमाणे अनुज्ञेय राहिल यामध्ये शासन वेळोवेळी जे बदल करतील ते लागू राहतील.

भाग ६

(८७) वैद्यकिय खर्चाची प्रतिपुर्ती

(एक) विशेष शाळा संलग्न वसतिगृह मान्यता प्राप्त कर्मचाऱ्यांना वैद्यकिय खर्चाची प्रतिपुर्ती योजनेचा लाभ शासन निर्णय (परिशिष्ट १५) जोडला आहे. त्याप्रमाणे अनुज्ञेय राहिल यामध्ये शासन वेळोवेळी जे बदल करतील ते लागू राहतील.

भाग ७

(८८) अनुकंपा तत्वावर नियुक्ती

(एक) विशेष शाळा व प्रशिक्षण केंद्र संलग्न वसतिगृह मान्यता प्राप्त कर्मचाऱ्यांना अनुकंपा तत्वावर नियुक्ती योजनेचा शासन निर्णय (परिशिष्ट १६) जोडला आहे. त्याप्रमाणे अनुज्ञेय राहिल यामध्ये शासन वेळोवेळी जे बदल करतील ते लागू राहतील.

भाग ८

(८९) वाचक भत्ता

(एक) विशेष शाळा व प्रशिक्षण केंद्रातील अंधत्व असलेल्या शिक्षक कर्मचाऱ्यांना (मुख्याध्यापक, विशेष शिक्षक, कला शिक्षक, निदेशक,) वाचक भत्ता शासन निर्णय (परिशिष्ट u २) तील अनुज्ञेय राहिल यामध्ये शासन वेळोवेळी जे बदल करतील ते लागू राहतील.

भाग ९

(९०) शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांच्या बदल्या/सेवा वर्ग

(एक) शासन मान्य मंजूर रिक्त पदावर संस्था रुजू करून घेण्यास तयार असल्यास व शिक्षक आणि शिक्षकेत्तर संवर्गातील मान्यता प्राप्त कर्मचाऱ्यांची बदलीसाठी विनंती असल्यास संबंधित कर्मचाऱ्यांचा बदली विनंती अर्ज संबंधित जिल्हा समाज कल्याण अधिकारी, सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण मुंबई शहर, उपनगर यांच्या मार्फत आयुक्तालयास सादर करतील. आयुक्तालय स्तरावर विनंती अर्जा प्रमाणे यादी ठेवली जाईल व त्याप्रमाणे संबंधित कर्मचाऱ्यास रुजू करून घेण्यास तयार असलेल्या संस्थे द्वारा संचालित अनुदानित विशेष शाळा/प्रशिक्षण केंद्र संलग्न वसतिगृह व बालगृहामध्ये रिक्त जागा उपलब्ध असल्यास त्याठिकाणी आयुक्तालय स्तरावरून बदलीचे आदेश निर्गमित केले जातील. अशा बदली झालेल्या कर्मचाऱ्यास कार्यमुक्त करणे व रुजू करून घेणे दोन्ही संबंधित संस्थेस बंधनकारक राहिल. बदलीचे आदेश निर्गमित करतांना दिव्यांग कर्मचाऱ्यास विशेष प्राधान्य दिल्या जाईल तसेच आवश्यक शैक्षणिक अहर्ता धारण करणाऱ्या कर्मचाऱ्याची समकक्ष व समान वेतन श्रेणीतील पदावर विनंती बदली प्राधान्याने करण्यात येईल. या मध्येही अपंग कर्मचाऱ्यास विशेष प्राधान्य देण्यात येईल.

(दोन) विनंत्या बदल्याचे आदेश प्रतिवर्षी मे महिन्यामध्ये ३१ मे पुर्वी निर्गमित केले जातील.

(तीन) विनंत्या बदल्या असल्यामुळे बदली भत्ता, वाहतुक भत्ता, प्रवास खर्च व रुजू कालावधी अनुज्ञेय राहणार नाही.

(चार) एकाच संस्थेच्या एकापेक्षा जास्त विशेष शाळा/प्रशिक्षण केंद्र संलग्न वसतिगृह असल्यास बदल करण्याचे अधिकार हे संबंधित संस्थेच्या व्यवस्थापनास राहतील. अशा बदल्या शासकिय कर्मचाऱ्यांचे कर्तव्य व बदल्यांचे विनियमन अधिनियम २००५ मधील तरतुदीप्रमाणे करण्यात यावे. बदली आदेश निर्गमित करण्यापुर्वी संबंधित जिल्हा समाज कल्याण अधिकारी, सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण, मुंबई शहर/उपनगर यांनी लेखी परवानगी द्यावी.

(पाच) बदली झालेल्या कर्मचाऱ्यांस वेतन व भत्ते त्यांच्या मागील संस्थेतील कार्यमुक्ती प्रमाणपत्रा प्रमाणे मागील वेतना एवढे राहिल तसेच मागील मान्यता प्राप्त सेवा कालावधी सर्व प्रयोजनासाठी सेवा कालावधी समजण्यात येईल मात्र विनंती बदलीच्या बाबतीत सेवाजेष्ठतेचा लाभ मिळणार नाही.

(सहा) एकाच पालक संस्थेच्या एकापेक्षा अधिक शाळा/प्रशिक्षण केंद्र असतील, अशा शाळा प्रशिक्षण केंद्रातील शिक्षक, निदेशक/शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांच्या बदल्या करण्याचे अधिकार व्यवस्थापनास राहतील. मात्र विशेष शिक्षक कर्मचाऱ्यांची बदली त्याच प्रवर्गाच्या शाळेत/कर्मशाळेत करता येईल,

(सात) आवश्यकता व उपयोगिता लक्षात घेऊन विशेष शाळा/प्रशिक्षण केंद्र मधिल कोणत्याही कर्मचाऱ्यांची सेवा आयुक्तालयच्या मान्यतेने अपंगाच्या विविध उपक्रमासाठी वर्ग करता येईल. मात्र सदर कर्मचाऱ्यांस वेतन व भत्ते मुळ आस्थापना देईल.

(आठ) बदलीमुळे व्यथित झालेला कर्मचारी आयुक्त अपंग कल्याण यांचेकडे अपिल करू शकेल.

(९१) अतिरिक्त संवर्ग कक्ष

- (एक) वित्त विभागाचा शासन निर्णय, दि. १०/०९/२००१ अन्वये आयुक्तालय स्तरावर राज्यस्तरीय अतिरिक्त संवर्ग कक्ष सामाजिक न्याय विभागाचा शा.नि. दि. २५/१०/२०१२ अन्वये स्थापन करण्यात येईल उक्त शासन निर्णयातील शासन निर्देशानुसार अनुदानित अपंगांच्या विशेष शाळा व प्रशिक्षण केंद्र, संलग्न वसतिगृह, मतिमंद बालगृहातील मान्यता प्राप्त शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची संवर्ग निहाय व ज्येष्ठता निहाय प्रतिक्षा यादी तयार करून सदर यादीवरील कर्मचाऱ्यांचे रिक्त पदांवर समायोजन करण्याची प्रक्रिया राबविण्यात येईल. सोबतचे परिशिष्ट पहावे.
- (दोन) नोंदणी प्रमाणपत्र रद्द केल्यामुळे अथवा शासन मान्यता रद्द केल्यामुळे बंद झालेल्या अनुदानित शाळा/प्रशिक्षण केंद्र व संलग्न वसतिगृहातील कर्मचाऱ्यांची नोकरी संपुष्टात आल्याच्या तारखेप्रमाणे अपंग कल्याण आयुक्तालय स्तरावर पदांच्या संवर्गा प्रमाणे प्रतिक्षा यादी मा. न्यायालयाच्या निर्णयाप्रमाणे तयार करण्यात येईल. जसजशी अनुदानित विशेष शाळा/प्रशिक्षण केंद्र व संलग्न वसतिगृह आणि मतिमंद बालगृहात रिक्त पदे होतील तसतसे या पदावर प्रतिक्षा यादीवरील कर्मचाऱ्यांचे समायोजन करण्याची प्रक्रिया राबविण्यात येईल. शाळा/प्रशिक्षण केंद्र बंद पडल्याच्या तारखेपासून ते समायोजनाने प्रत्यक्ष कामावर हजर होण्याच्या कालावधीतील वेतन अनुज्ञेय राहणार नाही. सदरचा कालावधी हा अभावित सेवा म्हणून गणला जाईल. या कालावधीतील सेवा शासन निर्णय दिनांक २७.०१.२००४ मधील शासन निर्देशानुसार नियमित करण्यात येतील.
- (तीन) कर्मचाऱ्यांच्या चुकांमुळे शाळा / केंद्र बंद पडल्यास समायोजनाचा हक्क राहणार नाही.
- (चार) मंजूर रिक्त पदाकरिता आवश्यक शैक्षणिक अहर्ता धारण करणाऱ्या अतिरिक्त कर्मचाऱ्यांचे समायोजन समान वेतन श्रेणी असलेल्या समकक्ष पदावर करण्यात येईल.

(९२) स्पर्धा, शिबीरे इतर प्रशिक्षण विषयक उपक्रम

- (एक) समाज कल्याण विभागाची मान्यता असणाऱ्या संस्थामार्फत अपंग विद्यार्थी/प्रशिक्षणार्थीसाठी घेण्यात येणाऱ्या शैक्षणिक/व्यक्तीमत्त्व विकास शिबीरे तसेच पुनर्वसन शिबीरे आयोजित करण्यात येतात, अशा शिबीरांमध्ये सहभाग घेण्यास संस्थांना परवानगी असेल. परंतु संयोजक संस्थेने त्यासाठी प्रथम संबंधित जिल्हा समाज कल्याण अधिकारी, सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण मुंबई शहर/उपनगर यांची पुर्वपरवानगी घेणे आवश्यक आहे.
- (दोन) पुणे येथील बाल कल्याण संस्थेमार्फत आयोजित करण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांना अशा पुर्व परवानगीची आवश्यकता नाही.
- (तीन) विशेष शिक्षकांना उपचारक, तंत्रज्ञ व प्रशिक्षित समाजसेवक यांना भारतीय पुनर्वास परिषदेकडे नोंदणी करणे बंधनकारक राहिल. विशेष शिक्षकांना नोंदणी केल्यानंतर भारतीय पुनर्वास

परिषदेकडे वेळेवेळी प्रमाणपत्राचे नुतनीकरण करणे आवश्यक आहे त्यानुसार भारतीय पुनर्वास परिषदेने आयोजित केल्याला सी.आर.ई. प्रशिक्षणास उपस्थित राहावे लागेल. उपचारक, तंत्रज्ञ व प्रशिक्षित समाजसेवक यांना आयुक्त अपंग कल्याण पुणे यांनी नामनिर्देशित केल्यास अपंग व्यक्तीचा राष्ट्रीय संस्थांनी आयोजित केलेल्या प्रशिक्षण कार्यक्रम, चर्चासत्र, कार्यशाळा यांना उपस्थित राहावे लागेल.

(चार) प्रतिवर्षी जिल्हा समाज कल्याण अधिकारी/सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण मुंबई शहर/उपनगर मार्फत गायन, वादन, नृत्य, चित्रकला, हस्तकला, खेळ, शैक्षणिक साहित्य इ. स्पर्धा, शिबीरे आयोजित करण्यात येतील जिल्हा स्तरावर प्रथम येणाऱ्या स्पर्धकाची राज्यस्तरीय स्पर्धा आयुक्त अपंग कल्याण पुणे हे आयोजित करतील त्यासाठी अपंगाचे कल्याण करिता राखून ठेवण्यात आलेला ३% निधि वापरता येईल.

भाग - १२

(९३) राजीनामा

(एक) नियमित कर्मचारी ९० दिवसांची नोटीस दिल्यानंतर सेवामुक्त होवू शकेल. आणि तात्पुरत्या कर्मचारी ३० दिवसांची नोटीस दिल्यानंतर सेवामुक्त होवू शकेल. तथापी, कर्मचा-यांस नोटीस देण्याऐवजी तीन महिन्याचा किंवा यथास्थिती एक महिन्याच्या वेतनाची रक्कम (भत्ते वगळून) दिल्यानंतर कर्मचा-याला सेवामुक्त होण्यास व्यवस्थापन परवानगी देवू शकेल. नोटीशीऐवजी द्यावयाची रक्कम नोटीशीचा कालावधी जितक्या कालावधीने कमी असेल तितक्या कालावधीच्या वेतनाइतकी मर्यादित असेल.

(दोन) जर कोणत्याही व्यवस्थापनाने पोट नियम (७६) (एक) मध्ये विनिर्दिष्ट केल्याप्रमाणे योग्य नोटीस न देता किंवा नोटीस देण्या ऐवजी द्यावयाची वेतनाची रक्कम न देता अगोदरच एखाद्या कर्मचा-याला सेवामुक्त होण्याची परवानगी दिली असेल तर नोटीशीऐवजी द्यावयाच्या वेतनाची तेवढ्या प्रमाणातील रक्कम संबंधित शाळेला देय असलेल्या अनुदानातून वजा करण्यात येईल.

(तीन) मोठी सुट्टी मिळण्यास पात्र असणारा कर्मचारी मोठ्या सुट्टीच्या काळात किंवा मोठ्या सुट्टीच्या काही भागाचा समावेश होईल अशा काळात राजीनाम्याची नोटीस देणार नाही. राजीनाम्याची नोटीस वर्षाचे पहिले सत्र सुरु झाल्यानंतर एक महिन्याच्या आत देण्यात येणार नाही.

भाग १३

(९४) सेवानिवृत्ती व सेवानिवृत्ती वेतन

- (एक) कायम स्वरूपी विना अनुदानित, विना अनुदानित, अनुदानित अपंगांच्या विशेष शाळा व प्रशिक्षण केंद्र, संलग्न वसतिगृह, मतिमंद बालगृह, शिघ्र निदान व शिघ्र उपचार केंद्र, पुनर्वसन प्रकल्पांतील वर्ग u ३ पेक्षा कमी नाही अशा कर्मचाऱ्यांच्या सेवानिवृत्तीचे वय वर्षे ५८ राहिल व चतुर्थ श्रेणीतील कर्मचाऱ्यांच्या सेवानिवृत्तीचे वय वर्षे ६० राहिल.
- (दोन) अनुदानित अपंगांच्या विशेष शाळा, प्रशिक्षण केंद्र व संलग्न वसतिगृहातील नियमित वेतन श्रेणीतील पूर्ण वेळ कर्मचाऱ्यांना स्वेच्छा सेवानिवृत्ती व नियत वयोमानानुसार सेवानिवृत्ती वेतन u नि- उपदान ची योजना (परिशिष्ट ३) मधील शासन निर्णयाप्रमाणे राहिल. शासन यामध्ये वेळोवेळी बदल करेल त्याप्रमाणे लागू राहिल.

भाग १४

(९५) सेवाखंड क्षमापीत करणे

- (एक) अपंगांच्या विशेष शाळा, प्रशिक्षण केंद्र व संलग्न वसतिगृहातील कर्मचाऱ्यांचे सेवा कालावधीतील सेवाखंड हे शासन निर्णय दिनांक १ फेब्रुवारी १९८४ च्या शासन निर्णयात नमूद केल्याप्रमाणे क्षमापीत करण्यात येतील. यासाठी संबंधीत जिल्हा समाज कल्याण अधिकारी हे सक्षम प्राधिकारी असतील. सेवानिवृत्ती वेतन ठरवताना अर्हता प्राप्त सेवाकाळाची गणना करण्यासाठी सेवा ग्राह्य धरण्यासाठी सेवाखंड क्षमापित करण्यात येईल. सेवाखंड क्षमापन हे वेतनवाढ चटोपाध्याय आयोगाची त्रिस्तरीय वेतनश्रेणी, कालबद्ध अथवा अश्वासित प्रगति योजनेसाठी ग्राह्य धरला जाणार नाही.

भाग १५

(९६) सेवा ज्येष्ठता सूची:-

स्वयंसेवी संस्थामार्फत चालविण्यात येणा-या अनुज्ञाप्ती असलेल्या आणि मान्यताप्राप्त अनुदानित शाळा/प्रशिक्षण केंद्रातील शिक्षक/शिक्षकेतर, निदेशक आणि निदेशकेतर कर्मचा-यांची सेवा ज्येष्ठता सूची संवर्गनिहाय अद्यावत ठेवणे बंधनकारक आहे. सेवा ज्येष्ठते संदर्भातील तत्वे परिशिष्ट १७ मध्ये देण्यात आली आहेत.